



महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण

प्राधिकृत प्रकाशन

वर्ष ४, अंक २५]

बुधवार, एप्रिल ११, २०१८/चैत्र २१, शके १९४०

[पृष्ठे ६९, किंमत : रुपये १८.००

स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी प्रत्येक विभागाच्या पुरवणीला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत.

भाग एक-अ—नागपूर विभागीय पुरवणी

(भाग ४-ब मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत त्यांव्यतिरिक्त) केवळ नागपूर विभागाशी संबंधित असलेले महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या, ग्रामपंचायती, नगरपालिका बरो, जिल्हा नगरपालिका, प्राथमिक शिक्षण व स्थानिक निधी लेखापरीक्षा अधिनियम या अन्वये काढण्यात आलेले आदेश व अधिसूचना.

भाग १-अ (असा.) (ना.वि.पु.) म.शा.रा., अ.क्र. ६५.

जिल्हाधिकारी, यांजकडून

नागपूर जिल्हा परिषद

मा. राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांचेकडील अधिसूचना क्रमांक : रानिआ-जिपपंस-२०१८-प्र. क्र.१२-का-०७, दिनांक १५ मार्च, २०१८ महाराष्ट्र अधिनियम, ५ च्या कलम १२ पोट-कलम (१) खाली नागपूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे नागपूर जिल्हा परिषद जितक्या निवडणूक विभागामध्ये विभागण्यात येईल, त्या निवडणूक विभागांची संख्या व त्याची व्याप्ती निश्चित करित आहे आणि त्या निवडणूक विभागामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांकरिता जागा राखून ठेवण्यात येत आहेत ते निवडणूक विभाग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील, ते निवडणूक विभाग दर्शविणा-या आदेशाचा प्रारूप मसुदा प्रसिद्ध करण्यात येत आहे.

२. उक्त आदेशाचा मसुदा याद्वारे नागपूर जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत असून, सूचना देण्यात येत आहेत की, उक्त आदेशाचा मसुदा दिनांक ०७-०४-२०१८ नंतर जिल्हाधिकारी नागपूर विचारात घेतील.

३. उक्त आदेशाच्या मसुदास, ज्या लोकांच्या काही हरकती असतील, त्यांनी त्या हरकती सकारण जिल्हाधिकारी नागपूर यांच्याकडे दिनांक १३-०४-२०१८ किंवा तत्पूर्वी लेखी सादर कराव्यात. उक्त तारखेनंतर आलेल्या हरकती जिल्हाधिकारी विचारात घेणार नाहीत.

जिल्हा परिषद- प्रारूप प्रभाग रचना

आदेश

क्रमांक निवडणूक-१-कार्या-३-कावि- २८४-२०१८.—

ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महा. ५ वा) च्या कलम ९ (१) अन्वये राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांनी केलेल्या अधिसूचना क्रमांक : रानिआ-जिपपंस-२०१८-प्र.क्र. १२-का. ७, दिनांक १५ मार्च, २०१८ च्या आदेशान्वये त्यांनी नागपूर जिल्हा परिषदेच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाची सभासद संख्या निश्चित केलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महा. ५ वा) च्या कलम १२ पोट-कलम (२) अन्वये आणि राज्य निवडणूक आयुक्तांच्या क्र. रानिआ-जिपपंस-२०१८-प्र.क्र. १२-का. ७, दिनांक १५ मार्च, २०१८ च्या पत्रान्वये त्यांनी नागपूर जिल्हा परिषदेच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.

ना-एक-अ-१ (१५२६).

(१) निवडावयाच्या सदस्यांची एकूण संख्या.	५८ (अष्टावन्न)
(२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या.—		
(अ) अनुसूचित जाती	१० (दहा)
(ब) अनुसूचित जमाती	०७ (सात)
(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग	१६ (सोळा)
(३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून) राखून ठेवावयाच्या एकूण जागा	२९ (एकोणतीस)
(४) उपरोक्त क्रमांक (३) पैकी वरील क्रमांक २ (अ), (ब) व (क) येथील जागांमध्ये (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहिल.—		
(अ) अनुसूचित जाती	०५ (पाच)
(ब) अनुसूचित जमाती	०४ (चार)
(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग	०८ (आठ)
(५) सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या	१२ (बारा)

२. त्याअर्थी, आता, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडील अधिसूचना क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८/प्र.क्र. १२/का. ७, दिनांक १५ मार्च, २०१८ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महा. ५ वा) जिल्हाधिकारी याद्वारे उक्त जिल्हा परिषद क्षेत्र जितक्या निवडणूक विभागात विभागण्यात येईल त्या निवडणूक विभागाची संख्या व व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करित असून, ज्या निवडणूक विभागामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसह जागा राखून ठेवण्यात येतील ते निवडणूक विभाग निर्दिष्ट करित आहे.

३. या आदेशाच्या तारखेच्या निकट नंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल

परिशिष्ट ११ (अ)

अनुसूची

तालुक्याचे नाव	निवडणूक विभागाचा क्रमांक व नाव	निवडणूक विभागात समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायतीची नावे	प्रदेशाची व्याप्ती ग्रामपंचायतीच्या मर्यादेत समाविष्ट असलेले क्षेत्र	अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व स्त्रियांसाठी राखीव जागा
(१)	(२)	(३अ)	(३ब)	(४)
नरखेड	१-बेलोना	१. बेलोना, २. माणिकवाडा, ३. खैरगाव, ४. येरला इंदोरा, ५. गोधनी गायमुख ६. खरसोली, ७. देवग्राम, ८. खेडी कर्यात,	१. बेलोना, २. माणिकवाडा, ३. भायवाडी, ४. गोंडेगाव, ५. नवेगाव, ६. पिलापूर, ७. खैरगाव, ८. येरला, ९. इंदोरा, १०. गंगालडोह, ११. परसोडी रा., १२. गोधनी गाय., १३. गायमुख, १४. खरसोली, १५. नांदोरी, १६. देवग्राम, १७. मोहगाव रिठी, १८. खेडीकर्यात,	अनुसूचित जाती (स्त्री)

अनुसूची- चालू

(१)	(२)	(३अ)	(३ब)	(४)
		९. सिंगारखेडा, १०. खंडाळा बु., ११. वडेगांव उमरी, १२. मोहदी धोत्रा, १३. मोगरा, १४. देवळी, १५. थुगांव निपानी, १६. पिंपळगाव व.,	१९. सिंगारखेडा, २०. खंडाळा बु., २१. वडेगांव उमरी, २२. मोहदी धोत्रा, २३. धोत्रा, २४. मोगरा, २५. टोयापार, २६. देवळी, २७. जुनोना घारड, २८. नसीरपूर रिठी, २९. थुगांव निपानी, ३०. पिंपळगाव व., ३१. कामठी टोला, ३२. पारडी,	
नरखेड	२-सावरगांव	१. सावरगाव, २. मोहदी दळवी, ३. बानोर पिठोरी, ४. येनिकोणी, ५. अंबाडा दे., ६. मालापूर, ७. पिंपळा के., ८. मोहगांव भ., ९. मसोरा, १०. जुनोना फूके, ११. सिंदी, १२. उमरी, १३. खेडी गो. गो., १४. शेमडा, १५. आग्रा	१. सावरगांव, २. अंबोला, ३. सिप्पीखापा, ४. मोहदी दळवी, ५. पळगांव रिठी, ६. सारडी, ७. ब्राम्हणी रिठी, ८. बानोर पिठोरी, ९. पिठोरी १०. येणी, ११. कोणी १२. अंबाडा दे., १३. मालापूर, १४. बोरखेडी ठेके, १५. लोहगड माल, १६. लोहगड ठेके, १७. पिंपळा के., १८. खुटखैरी, १९. मोहगांव भ., २०. बोरखेडी माल, २१. मसोरा, २२. जुनोना फूके, २३. नांदा शिंदे, २४. सिंदी, २५. उमरी, २६. खेडी गो. गो., २७. मन्नाथ, २८. शेमडा, २९. चौरखैरी, ३०. खापरी गोसावी, ३१. पिंपळा खुर्द, ३२. आग्रा.	नागरिकांचा मागास वर्ग (स्त्री).
नरखेड	३-जलालखेडा	१. जलालखेडा, २. मदना, ३. पेट इस्लामपूर ४. महेंद्री, ५. वडविहीरा, ६. दातेवाडी, ७. उमठा, ८. वाढोणा, ९. आरंभी, १०. हिवरमठ, ११. मेंढला, १२. अंबाडा,	१. जलालखेडा, २. गौलखेडा, ३. करिमाबाद, ४. मोहणपूर, ५. मुंडमालीपूरा, ६. रामगाव रिठी, ७. मदना, ८. बोपापूर, ९. पेटइस्लामपूर, १०. खंडकी, ११. मिर्झापूर, १२. नांदणी, १३. शाबासपूर रिठी, १४. महेंद्री, १५. वडविहीरा, १६. दातेवाडी, १७. उमठा, १८. तळेगांव रिठी, १९. वाढोणा, २०. पिंपळदरा, २१. आरंभी, २२. हिवरमठ, २३. मठ रिठी, २४. मेंढला, २५. अंबाडा सा., २६. थडीपवनी, २७. बरडपवनी,	अनुसूचित जमाती.

अनुसूची- चालू

(१)	(२)	(३अ)	(३ब)	(४)
		१३. थडीपवनी, १४. खरबडी, १५. सिंजर, १६. साखरखेडा १७. दावसा, १८. बानोरचंद्र, १९. सायवाडा, २०. रामटी.	२८. खरबडी, २९. खेडी खुर्द, ३०. महाजपूर, ३१. सिंजर, ३२. साखरखेडा, ३३. भैयापूर रिठी, ३४. ममदापूर रिठी, ३५. दावसा, ३६. बानोरचंद्र, ३७. चिंचकूँभ रि., ३८. रामपूरी माल, ३९. रामपूरी रैयतवारी (रि.), ४०. उदापूर, ४१. सायवाडा, ४२. खलानगोंदी, ४३. खारगड, ४४. उतारा, ४५. तारा, ४६. रामटी.	
नरखेड	४-भिष्णूर	१. भिष्णूर, २. जामगांव खुर्द ३. तिनखेडा, ४. पिंपळगांव रा., ५. परसोडी दि., ६. नारसिंगी, ७. भारसिंगी, ८. विवरा, ९. दिंदरगांव, १०. जामगांव बु., ११. लोहारी सावंगा १२. खराळा, १३-खराशी, १४. घोगरा, १५. रोहणा, १६. मायवाडी, १७. थाटूरवाडा, १८. खापरी केने, १९. खापा.	१. भिष्णूर, २. जामगांव खुर्द, ३. जोलवाडी, ४. रानवाडी, ५. पानवाडी, ६. करंजोली, ७. तिनखेडा, ८. पिंपळगाव रा., ९. परसोडी दि., १०. नवाबपूर रिठी, ११. नारसिंगी, १२. नायगांव ठा., १३. रामपूर रिठी, १४. भारसिंगी, १५. सहजापूर, १६. विवरा, १७. खुशालपूर, १८. नायगांव धो., १९. दिंदरगाव, २०. मिलानपूर रिठी, २१. सोनपूर रिठी, २२. जामगांव बु., २३. लोहारी सावंगा, २४. खराळा, २५. खराशी, २६. गुमगांव, २७. जाटलापूर, २८. सालई रिठी, २९. घोगरा, ३०. जुनेवाणी, ३१. लोहारा, ३२. सोनेगांव रिठी, ३३. रोहणा, ३४. इंदरवाडा, ३५. मायवाडी, ३६. थाटूरवाडा, ३७. बाभूळखेडा, ३८. वरंजाळी रि., ३९. खापरी केने, ४०. अंबाडा रिठी, ४१. नारायणपूर रिठी, ४२. खापा, ४३. कुकडी रिठी, ४४. काकडधरा रि.,	नागरिकांचा मागास वर्ग (स्त्री)
काटोल	५-येनवा	१. येनवा २. दिग्रस बु., ३. वंडली खु., ४. मसली, ५. कलंभा, ६. वाढोणा, ७. येरला धोटे, ८. डोरली भांडवलकर, ९. गोंडीदिग्रस, १०. खामली,	१. येनवा, २. सालई रिठी, ३. दिग्रस बु., ४. इसासनी, ५. वंडली खु., ६. मसली, ७. बाबुळखेडा रिठी, ८. कलंभा, ९. मोहखेडी, १०. वाढोणा, ११. कारला, १२. येरला धोटे, १३. डोरली भांडवलकर, १४. मुकनी, १५. गोंडीदिग्रस, १६. खामली,	नागरिकांचा मागास वर्ग

अनुसूची- चालू

(१)	(२)	(३अ)	(३ब)	(४)
		११. राजनी, १२. झिलपा १३. माळेगांव १४. कोहळा, १५. गोंडीमोहगाव, १६. तपनी, १७. बोरी, १८. मेंडकी, १९. गोन्ही २०. सोनोली, २१. इसापूर खुर्द, २२. इसापूर बु. २३. गंगालडोह	१७. राजनी, १८. झिलपा, १९. माळेगाव, २०. लाखोळी, २१. चेंडकापूर, २२. मसखापरा, २३. गोंडीखापा, २४. रणघोडा रिठी, २५. कोहळा, २६. ब्रम्हपूरी, २७. गोंडीमोहगाव, २८. जटामझरी, २९. पांजरा रिठी, ३०. बिट जटामझरी, ३१. तपनी, ३२. गोल्हरखापा, ३३. पारडी रिठी, ३४. बोरी, ३५. खैरी नवघरे, ३६. मेंडकी, ३७. गोन्ही, ३८. चिखली मैना, ३९. सोनोली, ४०. नांदा रिठी, ४१. इसापूर खुर्द, ४२. इसापूर बु., ४३. गंगालडोह, ४४. भाजीपानी, ४५. बोरडोह.	
काटोल	६-पारडसिंगा	१. पारडसिंगा २. खानगाव, ३. भोरगड, ४. फेटरी, ५. पांढरठाकणी, ६. खंडाळा खुर्द, ७. अंबाडा सोनक, ८. चिखलागड, ९. लाडगांव, १०. सिसावाडी, ११. पानवाडी १२. ढवळापूर १३. हातला, १४. पारडी गोतमारे, १५. घरतवाडा, १६. लिंगा, १७. वंडली बु., १८. डोंगरगाव, १९. खुटांबा, २०. मुर्ती,	१. पारडसिंगा, २. लमधाम रिठी, ३. वडविहिरा, ४. खानगाव, ५. कोळंबी, ६. भोरगड, ७. कोल्हू, ८. सावळी, ९. फेटरी, १०. जुनेवानी, ११. ढिवरवाडी, १२. पांढरठाकणी, १३. मोहगांव ढोले, १४. मोहगाव जंगली, १५. खडकी, १६. चौरेपठार, १७. खंडाळा खुर्द, १८. जटामकोहळा, १९. अंबाडा सोनक, २०. चिखलागड, २१. वलनी, २२. तांदूळवाडी, २३. पालागोंदी रिठी, २४. लाडगाव, २५. परसोडी, २६. केदारपूर, २७. सिसावाडी, २८. चिचाळा, २९. नायगाव, ३०. पानवाडी, ३१. हरणखूरी, ३२. खानवाडी रिठी, ३३. देलवाही रिठी, ३४. ढवळापूर, ३५. हातला, ३६. पारडी गोतमारे, ३७. बोरगोंदी, ३८. पांजरा बु., ३९. घरतवाडा, ४०. गुरजखेडी, ४१. लिंगा, ४२. सावळी बु., ४३. वंडली बु., ४४. डोंगरगाव, ४५. पठार, ४६. अमनेरगोंदी, ४७. खुटांबा, ४८. वाघोडा, ४९. मुर्ती.	नागरिकांचा मागास वर्ग
काटोल	७-मेटपांजरा	१. मेटपांजरा, २. वाजबोडी ३. मेंढेपठार,	१. मेटपांजरा, २. ताराबोडी, ३. मोहगाव रिठी, ४. उबगी रिठी, ५. वाजबोडी, ६. मेंढेपठार,	सर्वसाधारण (स्त्री).

अनुसूची- चालू

(१)	(२)	(३अ)	(३ब)	(४)
		४. आजनगाव ५. सोनखांब, ६. चारगाव, ७. डोरली भिंगारे, ८. राऊळगाव, ९. कोतवालबडी, १०. मरगसूर, ११. चिखली माळोदे, १२. कोंढसावली, १३. पंचधार १४. वाई खु., १५. गरमसुर, १६. कातलाबोडी, १७. रिधोरा १८. कचारी सावंगा, १९. गणेशपूर, २०. सबकुंड, २१. नांदोरा, २२. रिंगनाबोडी २३. घुबडी, २४. मिनीवाडा २५. पांजराकाटे, २६. दोडकी.	७. आजनगाव, ८. सोनखांब, ९. चारगाव, १०. डोरली भिंगारे, ११. डोरली खु., १२. राऊळगाव, १३. कोतवालबडी, १४. ऐनविहीरा, १५. मरगसूर, १६. आलागोंदी, १७. चौकीगड रिटी, १८. चिखली माळोदे, १९. सोनमोह, २०. कोंढासावली, २१. पंचधार, २२. बोरगाव रिटी, २३. वाई खु., २४. वाई बु., २५. गरमसुर, २६. कातलाबोडी, २७. धनकुंडी, २८. मुरली, २९. मंडला रिटी, ३०. भडकमुडका, ३१. घोरपड रिटी, ३२. रिधोरा, ३३. कोकरडा, ३४. खापरी खु., ३५. सावली खु., ३६. बोरखेडी, ३७. कचारी सावंगा, ३८. सोनपूर, ३९. कलकूही, ४०. गणेशपूर, ४१. शेकापूर, ४२. कलमुंडा, ४३. सबकुंड, ४४. बिलावरगोंदी, ४५. नांदोरा, ४६. खापा सोनार, ४७. मेंढेपठार जंगली, ४८. रिंगनाबोडी, ४९. हरदोली, ५०. चाकडोह, ५१. आकेवाडा, ५२. ऐलकापार, ५३. घुबडी, ५४. मिनीवाडा, ५५. मसाळा, ५६. मलकापूर, ५७. कावडीमेठ, ५८. पांजरा काटे, ५९. दोडकी, ६०. वसंतनगर.	
काटोल	८-कोंढाळी	१. कोंढाळी, २. दुधाळा ३. बिहालगोदी, ४. धोतीवाडा, ५. मासोद, ६. कामटी, ७. चिखली मासोद, ८. पुसागोंदी, ९. जुनापाणी, १०. खापरी बारोकर, ११. खुर्सापार, १२. धुरखेडा १३. खैरी, १४. चंदनपार्डी,	१. कोंढाळी, २. सोनगाव बु., ३. शिरमी, ४. दुधाळा, ५. बिहारगोंदी, ६. सालई बु., ७. कुंडी, ८. केळापूर, ९. धोतीवाडा, १०. खापा, ११. प्रतापगड, १२. मासोद, १३. कामटी, १४. जाटलापूर, १५. बोपापूर, १६. चिखली मासोद, १७. पुसागोंदी, १८. किनकीघोडा, १९. जुनापाणी, २०. अहमदनगर, २१. चिचोली, २२. जामगड, २३. खापरी बारोकर, २४. धामनगाव, २५. शिवकामट रिटी, २६. खुर्सापार, २७. सालई खु., २८. धुरखेडा, २९. बोरगाव, ३०. खैरी, ३१. तरोडा, ३२. चंदनपार्डी.	सर्वसाधारण (स्त्री.)

अनुसूची- चालू

(१)	(२)	(३अ)	(३ब)	(४)
कळमेश्वर ९-तेलकामठी	१. तेलकामठी, २. सोनोली, ३. खुमारी, ४. मांडवी, ५. पिल्कापार, ६. लोहगड, ७. तिष्टी बु., ८. तिडंगी, ९. तेलगाव १०. नांदीखेडा, ११. कोहळी, १२. खापरी कोठे, १३. पारडी दे. १४. चाकडोह, १५. सुसुंद्री, १६. म्हसेपठार १७. बुधला, १८. मोहगाव,	१. तेलकामठी, २. कोरेघाट (रि.), ३. सोनोली, ४. दुधबर्डी, ५. पांजरा, ६. खुमारी, ७. जिराला रि., ८. मांडवी, ९. पिल्कापार, १०. लोहगड, ११. झिल्पी, १२. तिष्टी बु., १३. तिडंगी, १४. दाढेरा, १५. देवळी रि., १६. तेलगाव, १७. नांदीखेडा, १८. तिष्टी खु., १९. कोहळी, २०. मोहळी, २१. खापरी कोठे, २२. उबगी, २३. बोरडोह, २४. पेट, उबाळी, २५. पारडी दे. २६. चाकडोह, २७. खैरी दे. २८. रामगिरी, २९. सुसुंद्री, ३०. सवंद्री, ३१. एल्कापार, ३२. म्हसेपठार ३३. बुधला, ३४. खुर्सापार, ३५. मोहगांव, ३६. सावंगी व्य., ३७. वाठोडा, ३८. सोनोली रिटी,	अनुसूचित जमाती (स्त्री.)	
कळमेश्वर १०-धापेवाडा	१. धापेवाडा बु., २. आदासा (सोनपूर), ३. बोरगाव बु., ४. निळगाव, ५. भडांगी, ६. बोरगाव खु., ७. सावळी बु., ८. झूनकी, ९. उबाळी, १०. सावळी खु., ११. वाढोणा बुज., १२. वरोडा, १३. मढासावंगी, १४. पिपळा किंन., १५. परसोडी, १६. कन्याडोल, १७. पानउबाळी, १८. घोराड,	१. धापेवाडा बु., २. धापेवाडा खु., ३. आदासा, ४. सोनपूर, ५. बोरगाव बु., ६. निळगाव, ७. भडांगी, ८. सोनापार, ९. हरदोली, १०. खानगाव, ११. बोरगाव खु., १२. धूरखेडा, १३. डोरली मनी, १४. सावळी बु., १५. झूनकी, १६. सिंदी, १७. परसोडी, १८. उबाळी, १९. सावळी खु., २०. वाढोणा खु., २१. वाढोणा बुज., २२. वरोडा, २३. मढासावंगी, २४. पिपळा किंन., २५. परसोडी, २६. कन्याडोल, २७. कोकर्डा, २८. सिंदी रि., २९. पानउबाळी, ३०. घोराड,	अनुसूचित जाती	

अनुसूची- चालू

(१)	(२)	(३अ)	(३ब)	(४)
कळमेश्वर	११-गोंडखैरी	१. गोंडखैरी, २. निमजी, ३. आष्टीकला, ४. लोणारा, ५. लिंगा, ६. सेलू, ७. खैरी ल., ८. तोंडाखैरी, ९. दहेगाव, १०. साहूली, ११. कळंबी, १२. उपरवाही, १३. सावंगी तोमर, १४. सोनेगाव,	१. गोंडखैरी, २. निमजी, ३. रोहणा रि., ४. गाडागा रि., ५. शहापूर रि., ६. चिंचभवन, ७. आष्टीकला, ८. खापरी, ९. केतापार, १०. लोणारा, ११. निंबोली, १२. पिल्कापार, १३. लिंगा, १४. लाडाई मा., १५. लाडाई ज., १६. सेलू, १७. गुमथळा, १८. खैरी ल., १९. गोवरी, २०. डोरली भ. २१. तोंडाखैरी, २२. बेल्लोरी, २३. दहेगाव, २४. डोरली ग., २५. पिपळा रि., २६. शहजापूर रि., २७. साहूली, २८. कारली, २९. नांदा रि., ३०. आलेसूर, ३१. कळंबी, ३२. उपरवाही, ३३. सावंगी तो., ३४. घोगली, ३५. सोनेगाव, ३६. पोही गो., ३७. खैरी हजी,	अनुसूचित जमाती
सावनेर	१२-बडेगाव	१. बडेगाव, २. सिंदेवानी (बु.), ३. बिचवा, ४. सिरोंजी, ५. सोनपूर, ६. नागलवाडी, ७. सर्रा, ८. रायवाडी, ९. टेभूरडोह, १०. खर्डूका, ११. खैरी (ढा.), १२. खुबाळा, १३. कोच्छी, १४. गडमी, १५. निमतलाई, १६. उमरी (जा.),	१. बडेगाव, २. चारगाव, ३. सिंदेवानी बु. ४. सिंदेवानी खु., ५. टेकाडी, ६. बिचवा, ७. सिरोंजी, ८. सुरेवानी, ९. सोनपूर, १०. राजेगाव (पाण्याखाली), ११. नागलवाडी, १२. भोंडेताल, १३. सर्रा, १४. वरपानी, १५. कोरमेटा, १६. रायवाडी, १७. चौरखैरी, १८. टेभूरडोह, १९. महारकुंड, २०. खर्डूका, २१. पिपळा री., २२. चारगाव रि., २३. खैरी ढा., २४. खुबाळा, २५. हिंगणा, २६. रिसाळा, २७. कोच्छी, २८. गडमी, २९. पेंढरी, ३०. हेटीखेडा, ३१. मोहगाव ज., ३२. निमतलाई, ३३. कुसुंबी, ३४. उमरी जा., ३५. बावनगाव,	सर्वसाधारण (स्त्री.)

अनुसूची- चालू

(१)	(२)	(३अ)	(३ब)	(४)
		१७. खैरी (प.),	३६. खैरी प., ३७. रामडोंगरी, ३८. ढकारा,	
		१८. हत्तीसर्ग,	३९. हत्तीसर्ग, ४०. आष्टी बु., ४१. आष्टी खु.,	
		१९. नांदोरी,	४२. कवठा, ४३. जैतगड,	
		२०. किरणापूर,	४४. नांदोरी, ४५. नंदापूर,	
		२१. कोथूळणा,	४६. किरणापूर, ४७. वाघोली,	
			४८. कोथूळणा,	
सावनेर	१३-वाकोडी	१. वाकोडी,	१. वाकोडी, २. डोहनघाट,	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री.)
		२. तिघई,	३. तिघई,	
		३. गुमगाव,	४. गुमगाव, ५. राजना (ह.),	
		४. कोदेगाव,	६. कोदेगाव,	
		५. बोरुजवाडा,	७. बोरुजवाडा,	
		६. पटकाखेडी,	८. पटकाखेडी, ९. आंगेवाडा,	
		७. माळेगाव (टा.),	१०. माळेगाव (टा.),	
		८. वाघोडा,	११. वाघोडा, १२. उमरी (री.),	
		९. मंगसा,	१३. मंगसा,	
		१०. खुरजगाव,	१४. खुरजगाव, १५. पारडी (री.),	
		११. परसोडी,	१६. परसोडी,	
		१२. खानगाव,	१७. खानगाव,	
		१३. आजनी,	१८. आजनी, १९. शेरडी, २०. खेडी,	
		१४. गडेगाव,	२१. नांदा (खुर्द), २२. गडेगाव, २३. करजघाट,	
			२४. दुधबर्डी,	
		१५. भेंडाळा,	२५. भेंडाळा वार्ड क्र. १, २	
सावनेर	१४-केळवद	१. केळवद,	१. केळवद,	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग
		२. रामपूरी,	२. रामपूरी,	
		३. पंढरी,	३. पंढरी,	
		४. खापा (न.)	४. खापा (न.), ५. पिपळा (भ.),	
		५. नरसाळा,	६. नरसाळा, ७. भागेमाहेरी, ८. भोजापूर (री.),	
			९. पोहणा (री.),	
		६. सावंगी,	१०. सावंगी, ११. हेटी (सु.),	
		७. तेलंगखेडी,	१२. तेलंगखेडी, १३. जुनेवानी (पाण्याखाली),	
		८. नांदागोमुख,	१४. नांदागोमुख,	
		९. जटामखोरा,	१५. जटामखोरा, १६. रायबासा, १७. बीडजटामखोरा,	
		१०. खुर्सापार,	१८. खुर्सापार,	

अनुसूची- चालू

(१)	(२)	(३अ)	(३ब)	(४)
		११. सावळी (मो.), १२. माळेगाव (जो.), १३. जोगा, १४. जैतपूर, १५. सालई, १६. उमरी (भ.), १७. जलालखेडा,	१९. सावळी (मो.), २०. माळेगाव (जो.), २१. खापा (जना.), २२. जोगा, २३. जैतपूर, २४. छत्रापूर, २५. सालई, २६. उमरी (भ.), २७. जलालखेडा, २८. बोरगाव (ज.), २९. जाखेवाडा (सी.),	
सावनेर	१५- पाटणसावंगी	१. पाटणसावंगी, २. कुसूंबी, ३. ब्रम्हपूरी, ४. इटनगोटी, ५. सिल्लोरी, ६. चांपा, ७. सावरमेंढा, ८. पिपळा (डा.बं.), ९. मानेगाव, १०. टाकळी (भ.), ११. गोसेवाडी, १२. ईसापूर, १३. वेलतूर, १४. कोटोडी, १५. वाकी, १६. भेंडाळा,	१. पाटणसावंगी, २. कवडस, ३. बिडकवडस, ४. कुसूंबी, ५. ब्रम्हपूरी, ६. इटनगोटी, ७. बेल्लोरी (खु.), ८. सिल्लोरी, ९. चांपा, १०. सावरमेंढा, ११. पिपळा (डा.बं.), १२. मानेगाव, १३. पंधराखेडी, १४. टाकळी (भ.), १५. कोदाडोंगरी, १६. गोसेवाडी, १७. ईसापूर, १८. वेलतूर, १९. काटोडी, २०. एरणगाव, २१. वाकी, २२. चीचघाट, २३. बीडचिचघाट, २४. भेंडाळा, (भेंडाळा वार्ड क्र. ३),	अनुसूचित जमाती (स्त्री.),
सावनेर	१६-वलनी	१. वलनी, २. दहेगाव, ३. रोहना, ४. सिल्लेवाडा, ५. पोटा (चनकापूर)	१. वलनी, २. दहेगाव, ३. रनाळा, ४. रोहना, ५. सिल्लेवाडा, ६. चनकापूर वार्ड क्र. ३, ४, ७. पोटा वार्ड क्र. ५,	सर्वसाधारण
सावनेर	१७-चिचोली	१. चिचोली, २. भानेगाव, ३. पोटा (चनकापूर)	१. चिचोली, वार्ड क्र. १, २, ६, २. भानेगाव, ३. चनकापूर वार्ड क्र. १, २, ६, ४. चिचोली वार्ड क्र. ३, ४, ५,	अनुसूचित जमाती (स्त्री.)

अनुसूची- चालू

(१)	(२)	(३अ)	(३ब)	(४)
		१३. गवणा, १४. खंडाळा (डुमरी), १५. नयाकुंड, १६. मेंहदी, १७. बखारी, १८. नांदगाव, १९. घाटरोहणा,	१८. गवणा, १९. गरंडा, २०. खंडाळा (डुमरी), २१. नयाकुंड, २२. मेंहदी, २३. बखारी, २४. नांदगाव, २५. घाटरोहणा, २६. एसंबा,	
पारशिवनी	२०-गोडेगांव	१. साटक, २. डुमरी (कला) ३. केरडी, ४. आमडी, ५. वराडा, ६. गोडेगाव, ७. बनपूरी, ८. निमखेडा, ९. खेडी, १०. बोरडा (ग.), ११. खंडाळा (घटाटे), १२. निलज, १३. बोरी (सिंगारी),	१. साटक २. डुमरी कला, ३. केरडी, ४. डूमरी खूर्द, ५. आमडी, ६. हिवरी, ७. वराडा, ८. चाम्पा रिठी, ९. वाघोली, १०. गोडेगाव, ११. बनपूरी, १२. भागी रिठी, १३. बेलडोंगरी, १४. निमखेडा, १५. तेलंगखेडी, १६. पांजरा रिठी, १७. खेडी, १८. बोरी राणी, १९. बोरडा गणेशी, २०. खंडाळा (घटाटे), २१. हिवरा (गहू), २२. निलज, २३. बोरी (सिंगारी), २४. सिंगारदिप,	सर्वसाधारण
पारशिवनी	२१-टेकाडी- (को. ख.)	१. टेकाडी (को. ख.) २. कांद्री, ३. जुनी कामठी,	१. टेकाडी को. ख., २. कांद्री ३. जुनी कामठी,	अनुसूचित जाती (स्त्री.)
रामटेक	२२-पथरई- वडाम्बा	१. बान्द्रा, २. डोंगरताल, ३. पिपरीया, ४. दाहोदा, ५. पथरई, ६. करवाही, ७. पिंडकापार (लोधा), ८. वडाम्बा (मालगुजारी) ९. बेलदा, १०. खनोरा,	१. बान्द्रा, २. गर्रा, ३. खुर्सापार, ४. डोंगरताल, ५. कडबीखेडा, ६. कामठी, ७. सावरा, ८. उसरीपार, ९. बखारी रिठी, १०. पिपरीया, ११. सालई, १२. खापा, १३. फुलझरी वन, १४. सिल्लारी, १५. वाघोली रिठी, १६. तोतलाडोह, १७. दाहोदा, १८. घोटी, १९. जमुनिया, २०. दुयापार, २१. मोहगाव रिठी, २२. पथरई, २३. अंबाझरी, २४. शहापूर, २५. हिवरा, २६. करवाही, २७. मानेगाव टेक, २८. छवारी, २९. दुलारा, ३०. पिंडकापार, ३१. लोधा, ३२. मुरझड, ३३. सितापार, ३४. करजघाट रिठी, ३५. वडाम्बा माल, ३६. वडाम्बा रैयत, ३७. दुयापार, ३८. जूनेवानी, ३९. नवेगाव, ४०. उमरी, ४१. खिरसाडी रिठी, ४२. बेलदा, ४३. गोरेघाट, ४४. नवेगाव खुर्द, ४५. खनोरा, ४६. लाखापूर, ४७. अकोला.	सर्वसाधारण.

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३अ)	(३ब)	(४)
रामटेक	२३ बोथिया (पालोरा) उमरी.	१. देवलापार, २. कटटा, ३. बोथिया (पालोरा), ४. वरघाट, ५. हिवरा (बाजार), ६. सालई, ७. टांगला, ८. पुसदा पुनर्वसन १, ९. पुसदा पुनर्वसन २, १०. उमरी, ११. मुसेवाडी.	१. देवलापार, २. झीजेरीया, ३. कटटा, ४. सिंदेवानी, ५. खिडकी, ६. पेंढरी, ७. बोथिया पालोरा, ८. चोरबाहूली वन, ९. सितापूर, १०. मौदी, ११. पवनी वन, १२. पवनी, १३. चारगांव, १४. सावंगी, १५. खरपडा, १६. वरघाट, १७. मानेगाव, १८. सौदनी, १९. हिवरा बाजार, २०. फुलझरी, २१. सालई, २२. घोटी, २३. रमजान, २४. टांगला, २५. चिकनापूर, २६. पुसदा पुनर्वसन क्र. १, २७. पुसदा पुनर्वसन क्र. २, २८. उमरी, २९. मांगली, ३०. महारपेठ रि., ३१. चिचदा, ३२. गुडेगाव, ३३. मुसेवाडी.	नागरिकांचा मागास प्रवर्ग.
रामटेक	२४ कांद्री-सोनेघाट	१. खुमारी, २. बोरडा, ३. कांद्री, ४. डोंगरी, ५. सोनेघाट, ६. भिलेवाडा, ७. पिंडकापार, ८. मांद्री, ९. पंचाळा (खु.), १०. नवरगांव	१. खुमारी, २. चोरबाहूली, ३. भोंदेवाडा, ४. बोरडा, ५. सराखा, ६. छत्रापूर, ७. देवळी, ८. कांद्री, ९. बोंद्री, १०. हिवरा बेंडे, ११. डोंगरी, १२. चोरखुमारी, १३. मुकनापूर, १४. सोनेघाट, १५. चौगान, १६. कवडक, १७. नवेगांव, १८. पिपरीया रि., १९. रामपूरी, २०. भिलेवाडा, २१. पिंडकापार, २२. सोनपूर, २३. नहावी, २४. महाराजपूर, २५. केळापूर रि., २६. मांद्री, २७. मानेगाव, २८. मुरडा, २९. पंचाळा खु., ३०. पंचाळा बु., ३१. गुगुलडोह, ३२. नवरगाव, ३३. संग्रामपूर, ३४. शिरपूर, ३५. आमगाव, ३६. खिडकी रिटी.	सर्वसाधारण (स्त्री).
रामटेक	२५ मनसन-सितलवाडी	१. मनसर, २. पटगोवारी, ३. खैरी (बिजेवाडा), ४. सितलवाडी, ५. हिवरा (हिवरी), ६. मानापूर, ७. चिंचाळा.	१. मनसर, २. पटगोवारी, ३. हेटिटोला, ४. खैरी, ५. बिजेवाडा, ६. चारगाव, ७. सितलवाडी, ८. परसोडा, ९. हिवरा (हिवरी), १०. मानापूर, ११. कवलापूर, १२. भोजापूर, १३. दूधाळा रि. १४. शिवनी रि., १५. चिंचाळा, १६. हमलापूरी, १७. चाकुर्डा रि., १८. नवेगाव रि., १९. पाचपावली रि., २०. देवळाळा रि.	सर्वसाधारण.
रामटेक	२६ नगरधन-भंडारबोडी.	१. नगरधन, २. आजनी, ३. लोहडोंगरी, ४. काचुरवाही, ५. किरणापूर, ६. बोरी,	१. नगरधन, २. आजनी, ३. लोहडोंगरी, ४. हातोडी, ५. काचुरवाही, ६. खोडगाव, ७. मिन्सी रिटी, ८. किरणापूर, ९. वडेगांव, १०. चोखळा, ११. बोरी, १२. मसला, १३. खंडाळा खुर्द,	सर्वसाधारण.

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३अ)	(३ब)	(४)
		७. आसोली, ८. महादुला, ९. भंडारबोडी, १०. शिवनी (भोंडकी).	१४. आसोली, १५. महादुला, १६. घोटी, १७. लोहारा, १८. भंडारबोडी, १९. सालईमेटा, २०. हसापूर, २१. शिवानी भोंडकी, २२. किरणापूर.	
मौदा	२७ अरोली- कोदामेंढी	१. अरोली, २. बेरडेपार, ३. भांडेवाडी, ४. इंदोरा, ५. नांदगाव, ६. खरडा, ७. राजोली, ८. पारडीकला, ९. धर्मापूर, १०. कोदामेंढी, ११. अडेगाव, १२. बोरी घी., १३. धानोली, १४. तोंडली, १५. वाकेश्वर, १६. तांडा, १७. सिरसोली, १८. पिंपळगाव, १९. महालगाव.	१. अरोली, २. बेरडेपार, ३. खंडाळा गु., ४. भांडेवाडी, ५. सावंगी, ६. मेटशिवाडौली, ७. खापरखेडा जं., ८. इंदोरा, ९. इंदोरा रिठी, १०. तोंडली रिठी, ११. नांदगाव, १२. खरडा, १३. राजोली, १४. पारडीकला, १५. कारगाव रिठी, १६. खापरखेडा तेली, १७. पार्डीखुर्द, १८. धर्मापूरी, १९. नवरगाव, २०. वाघोली रिठी, २१. इजनी, २२. कोदामेंढी, २३. अडेगाव, २४. कथलाबोडी, २५. बोरी घी., २६. वाघबोडी, २७. धानोली, २८. तोंडली, २९. खिडकी, ३०. सुकळी, ३१. वाकेश्वर, ३२. तांडा, ३३. श्रीखंडा, ३४. सिरसोली, ३५. वायगाव, ३६. पिंपळगाव, ३७. मुरमाडी, ३८. महालगाव.	नागरिकांचा मागास प्रवर्ग.
मौदा	२८ खात-निमखेडा	१. खात, २. रेवराल, ३. मोरगाव, ४. घोटमुंदरी, ५. आदासा, ६. पिंपरी, ७. निमखेडा, ८. बिरशी, ९. धनी, १०. भेंडाळा, ११. मांगलीतेली, १२. आजनगाव, १३. धामनगाव, १४. लापका.	१. खात, २. रेवराल, ३. मोरगाव, ४. देवमुंदरी, ५. घोटमुंदरी, ६. ढोलमारा, ७. आष्टी, ८. आदासा, ९. पांजरा, १०. हिवरा, ११. शिवनी, १२. पिंपरी, १३. चारभा, १४. खंडाळा पि., १५. निमखेडा, १६. बिरशी, १७. धनी, १८. भेंडाळा, १९. मांगली गोसाई, २०. मांगलीतेली, २१. भोकारा, २२. आजनगाव, २३. ईसापूर, २४. धामनगाव, २५. कुंभारी, २६. लापका, २७. नवेगाव, २८. कोराड.	अनुसूचित जाती (स्त्री.)

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३अ)	(३ब)	(४)
मौदा	२९ तारसा-चाचेर	१. तारसा, २. बाबदेव, ३. नानादेवी, ४. नरसाळा, ५. गांगनेर, ६. खंडाळा, ७. सालवा, ८. एसंबा, ९. चाचेर, १०. नंदापूरी, ११. निसतखेडा, १२. नेरला, १३. दुधाळा, १४. आष्टी, १५. तुमान, १६. बानोर.	१. तारसा, २. बाबदेव, ३. मांगलीचांदे, ४. सावरगांव, ५. नानादेवी, ६. राहाडी, ७. डहाळी, ८. किरणापूर, ९. नरसाळा, १०. सिंगोरी, ११. कोपरा, १२. कुंभापूर, १३. गांगनेर, १४. हिवरा, १५. खंडाळा, १६. सालवा, १७. खोपडी, १८. एसंबा, १९. चाचेर, २०. नंदापूरी, २१. निसतखेडा, २२. नेरला, २३. दुधाळा, २४. बारशी, २५. आष्टी, २६. नवेगाव, २७. तुमान, २८. तरोडी, २९. खापरखेडा कि., ३०. बानोर, ३१. हिंगणा.	सर्वसाधारण.
मौदा	३० धानला-चिरव्हा	१. धानला, २. निहारवानी, ३. दहेगांव, ४. चिचोली, ५. बोरगांव, ६. मारोडी, ७. चिरव्हा, ८. गोवरी, ९. मोहाडी, १०. पानमारा, ११. पावडदौना, १२. माथनी, १३. झुल्लर.	१. धानला, २. निहारवानी, ३. चिखलाबोडी, ४. दहेगाव, ५. भोवरी, ६. भामेवाडी रिटी, ७. चिचोली, ८. बोरगाव, ९. महादुला, १०. मारोडी, ११. सिंगोरी, १२. चिरव्हा, १३. गोवरी, १४. मोहाडी, १५. नादगांव, १६. वढणा, १७. पानमारा, १८. कोटगांव, १९. बोरगांव रिटी, २०. पावडदौना, २१. वांजरा, २२. मोहखेडी, २३. माथनी, २४. झुल्लर, २५. सुकळी, २६. चेहडी.	सर्वसाधारण.
कामठी	३१ कोराडी	१. कोराडी, २. लोणखैरी, ३. गुमथी, ४. खापा, ५. बाभुळखेडा, ६. कवठा, ७. खसाळा, ८. सुरादेवी, ९. बिना, १०. वारेगाव, ११. खैरी.	१. कोराडी, २. खापरीखेडा, ३. पांजरा, ४. लोणखैरी, ५. नांदा, ६. गुमथी, ७. खापा, ८. बाभुळखेडा, ९. चिचोली, १०. तांदुळवाणी, ११. कवठा, १२. म्हसाळा, १३. खसाळा, १४. सुरादेवी, १५. बिना, १६. वारेगाव, १७. बिडबिना, १८. खैरी.	सर्वसाधारण (स्त्री.)

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३अ)	(३ब)	(४)
कामठी	३२ येरखेडा	१. येरखेडा, २. भिलगाव, ३. रनाळा, ४. घोरपड, ५. आजनी.	१. येरखेडा, २. भिलगाव, ३. रनाळा, ४. घोरपड, ५. शिरपूर, ६. आजनी.	सर्वसाधारण.
कामठी	३३ गुमथळा	१. गुमथळा, २. गादा, ३. नेरी, ४. सोनेगाव राजा, ५. भोवरी, ६. आवंटी, ७. लिहीगाव, ८. पावणगाव, ९. महालगाव, १०. कढोली, ११. दिघोरी (बु.), १२. गारला, १३. परसाळ, १४. उमरी, १५. कापसी (बु.).	१. गुमथळा, २. गादा, ३. नेरी, ४. उनगाव, ५. सोनेगाव राजा, ६. भोवरी, ७. आवंटी, ८. लिहीगाव, ९. पावणगाव, १०. धारगाव, ११. महालगाव, १२. आसोली, १३. कढोली, १४. दिघोली बु., १५. गारला, १६. सावळी, १७. परसाळ, १८. उमरी, १९. सेलू, २०. एकडी, २१. कापसी बु., २२. पोवारी रि.	नागरिकांचा मागास प्रवर्ग.
कामठी	३४ बडोदा	१. बडोदा, २. भूगाव, ३. भामेवाडा, ४. केसोरी, ५. जाखेगाव, ६. चिकना, ७. नान्हा, ८. बिडगाव, ९. तरोडी (बु.), १०. खेडी, ११. टेमसना, १२. आडका, १३. केम, १४. शिवनी, १५. चिखली, १६. वरंभा.	१. बडोदा, २. भूगाव, ३. निन्हाई रि., ४. भामेवाडा, ५. असलवाडा, ६. केसोरी, ७. अंबाडी, ८. जाखेगाव, ९. चिकना, १०. बोरगाव, ११. नान्हा, १२. मांगली, १३. रानमांगली, १४. बिडगाव, १५. तरोडी खु., १६. तरोडी बु., १७. खेडी, १८. पांडुर्णा, १९. पांढरकवडा, २०. टेमसना, २१. परसोडी, २२. कुसूंबी, २३. आडका, २४. केम, २५. शिवनी, २६. चिखली, २७. निंबा, २८. वरंभा, २९. झरप, ३०. नेरला.	नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री).

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३अ)	(३ब)	(४)
नागपूर ग्रामीण	३५ गोधनी (रेल्वे)	१. वलनी, २. ब्राम्हणवाडा, ३. बैलवाडा, ४. गुमथळा, ५. घोगली, ६. लोणारा, ७. भरतवाडा, ८. भोकारा, ९. फेटरी, १०. गोधनी (रेल्वे)	१. वलनी, २. ब्राम्हणवाडा, ३. बैलवाडा, ४. गुमथळा, ५. घोगली, ६. लोणारा, ७. चक्कीखापा, ८. भरतवाडा, ९. भोकारा, १०. फेटरी, ११. गोधनी रेल्वे, १२. पिटेसूर.	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री).
नागपूर ग्रामीण	३६ दवलामेटी	१. बोरगांव (खूर्द), २. येरला, ३. खंडाळा, ४. पारडी, ५. माहूरझरी, ६. चिचोली, ७. लाव्हा, ८. दवलामेटी.	१. बोरगाव खूर्द, २. आष्टी, ३. येरला, ४. गोन्ही, ५. खंडाळा, ६. पारडी, ७. माहूरझरी, ८. चिचोली, ९. बोढाळा, १०. लाव्हा, ११. दवलामेटी.	सर्वसाधारण.
नागपूर ग्रामीण	३७ सोनेगाव (निपाणी)	१. खडगाव, २. दूगधामना, ३. सुराबर्डी, ४. सोनेगाव (निपाणी), ५. सातनवरी, ६. बाजारगाव, ७. शिवा, ८. सावंगा, ९. धामना, लिंगा, १०. शिरपूर, ११. पेटकाळडोंगरी, १२. व्याहाड.	१. खडगाव, २. दूगधामना, ३. सुराबर्डी, ४. सोनेगाव (निपाणी), ५. सातनवरी, ६. पाचनवरी, ७. ढगा, ८. पाद्रिखापा, ९. माळेगाव (खूर्द), १०. माळेगाव (बु.), ११. बाजारगाव, १२. पांजरा, १३. शिवा, १४. खापरी, १५. सावंगा, १६. धामना, १७. लिंगा, १८. मोहगाव खूर्द, १९. मोहगाव बु., २०. शिरपूर, २१. भुयारी, २२. खैरी, २३. बंधारा, २४. आमगाव, २५. कवडीमेठ, २६. पेटकाळडोंगरी, २७. चंद्रपूर. २८. व्याहाड.	अनुसूचित जाती (स्त्री).
नागपूर ग्रामीण	३८ खरबी	१. कापसी (खूर्द), २. बहादूरा, ३. विहीरगाव, ४. कळमना, ५. उमरगाव, ६. पिपळा, ७. हुडकेश्वर (खूर्द), ८. चिकणा.	१. कापसी (खूर्द), २. बहादूरा, ३. खरबी, ४. गोन्हीसिम, ५. विहीरगाव, ६. अडयाळी, ७. कळमना, ८. टाकळी, ९. उमरगाव, १०. पिपळा, ११. घोगली, १२. हुडकेश्वर (खूर्द), १३. धामना, १४. किरणापूर, १५. कन्हाळगाव, १६. चिकणा, १७. निंबा, १८. नवेगांव.	अनुसूचित जाती.

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३अ)	(३ब)	(४)
नागपूर ग्रामिण	३९ बेसा	१. बेसा, २. वेळाहरी, ३. कलकुही, ४. खापरी (रेल्वे), ५. डोंगरगाव, ६. खरसोली, ७. पांजरी (बु.), ८. सालई (गोधणी), ९. रुई, १०. जामठा, ११. मांगरुळ, १२. पांजरी (लोधी).	१. बेसा, २. बेलतराडी, ३. वेळाहरी, ४. शंकरपूर, ५. गोटाळपांजरी, ६. कलकुही, ७. तेल्हारा, ८. खापरी, ९. दहेगाव, १०. डोंगरगाव, ११. धुटी, १२. खसरमारी, १३. खरसोली, १४. पेवठा, १५. पिल्कापार, १६. पांजरी (बु.), १७. परसोडी, १८. वरोडा, १९. सालई (गोधणी), २०. काळडोंगरी, २१. रुई, २२. बनवाडी, २३. गवसी मनापूर, २४. झरी, २५. जामठा, २६. मांगरुळ, २७. नवरमारी, २८. तुमडी, २९. सिंदीविहीरी, ३०. जुनापाणी, ३१. पांजरी (लोधी), ३२. सुकळी, ३३. खातमारी.	अनुसूचित जाती (स्त्री).
नागपूर ग्रामिण	४० बोरी	१. बोरी	१. रेंगापार (ग्रा. पं. बोरी, वार्ड क्र. ३), २. बोरखेडी (ग्रा. पं. बोरी वार्ड क्र. ४), ३. बोरी (ग्रा. पं. बोरी, वार्ड क्र. १, २, ६), ४. किरणापूर, ५. रामपूर, ६. बोरखेडी (ग्रा. पं. बोरी, वार्ड क्र. ५),	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग.
नागपूर ग्रामिण	४१ बोरखेडी (फाटक)	१. वारंगा, २. बोथली, ३. देवळी गुजर, ४. कोलार, ५. किन्हाळमाकडी, ६. सोनुली, ७. रुईखैरी, ८. सोनेगाव बोरी, ९. बोरखेडी (रेल्वे), १०. दुधा, ११. मांगली, १२. ब्राम्हणी, १३. आलागोंदी, १४. रामा, १५. सानेगाव (लोधी), १६. दहेली, १७. आष्टा.	१. वारंगा, २. परसोडी (गो.), ३. बोथली, ४. वाकेश्वर, ५. बोरखेडी, ६. मोहगाव, ७. देवळी गुजर, ८. व्याहाडघाट, ९. कोलार, १०. घोटी, ११. किन्हाळमाकडी, १२. खापरी (सुभेदार), १३. जयपूर, १४. कन्हाळगाव, १५. रहीमाबाद, १६. रिधोरा, १७. सोनुली, १८. वाठोडा, १९. म्हसाळा, २०. गोपाळपूर, २१. दुधाळा, २२. रुईखैरी, २३. मूरारपूर, २४. डोंगरगाव, २५. सोनेगाव बोरी, २६. बोरखेडी (रेल्वे), २७. जंगेश्वर, २८. पिपरडोल, २९. दुधा, ३०. तारसी, ३१. धवळपेठ, ३२. नवेगाव, ३३. मांगली, ३४. कवठा, ३५. चिचोली, ३६. ब्राम्हणी, ३७. आलागोंदी, ३८. टेंभरी, ३९. चिमनाझरी, ४०. रामा, ४१. रहिमापूर, ४२. वडगाव, ४३. सोनेगाव (लोधी), ४४. मोहगाव, ४५. चिचकोटा, ४६. दहेली, ४७. पोही, ४८. तामसवाडी, ४९. खरडा, ५०. वडमांजरा, ५१. आष्टा, ५२. जसापूर.	सर्वसाधारण (स्त्री).
हिंगणा	४२ रायपूर	१. सावंगी देवळी, २. जुनेवाणी, ३. मेटाउमरी,	१. सावंगी देवळी, २. बीडबोरगाव, ३. जुनेवाणी, ४. नांदा खुर्द, ५. खैरी खुर्द, ६. उखळी, ७. मेटाउमरी, ८. गिरोला, ९. मसाळा (रिठी),	सर्वसाधारण.

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३अ)	(३ब)	(४)
		४. मोहगाव झिलपी, ५. आमगाव (देवळी), ६. मांडवघोराड, ७. देवळी (आमगाव), ८. मंगरुळ, ९. रायपूर, १०. किन्ही (धानोली), ११. खैरी (पन्नासे).	१०. मोहगाव, ११. झिलपी, १२. आमगाव (देवळी), १३. पिठेसूर (रिठी), १४. वायफळ (रिठी), १५. मांडवघोराड, १६. सालईमेंढा, १७. भिवकुंड रिठी, १८. देवळी (आमगाव), १९. सुकळी (घारपुरे), २०. मंगरुळ, २१. निलडोह (पन्नासे), २२. सिनका (रिठी), २३. रायपूर, २४. किन्ही, २५. धानोली, २६. मांगली, २७. खैरी (पन्नासे).	
हिंगणा	४३ निलडोह	१. निलडोह, २. वडधामना, ३. नागलवाडी	१. निलडोह वार्ड क्र. १ मधील प्रगणक गट क्र. १, २, ३, ४, ५ व ६, २. निलडोह वार्ड क्र. २ मधील प्रगणक गट क्र. ७, ८, ९, १०/१, १०/२, ११, १२, १३, १४, १५, १६ व १७, ३. निलडोह वार्ड क्र. ३ मधील प्रगणक गट क्र. १८, १९, २० व २१, ४. निलडोह वार्ड क्र. ४ मधील प्रगणक गट क्र. २२, २३, २४ २५ व ३५, ५. निलडोह वार्ड क्र. ५ मधील प्रगणक गट क्र. २६, २७, २८/१ व २८/२, ६. निलडोह वार्ड क्र. ६ मधील प्रगणक गट क्र. २९, ३०, ३१, ३२, ३३, ३४, ७. वडधामना, ८. सावरघोटा, ९. पेंढरी, १०. नागलवाडी,	सर्वसाधारण.
हिंगणा	४४ डिगडोह	१. डिगडोह (देवी)	१. डिगडोह (देवी) वार्ड क्र. २ मधील प्रगणक गट क्र. १, २, ३, ४, ५/१, ५/२, ६ व ७, २. डिगडोह (देवी) वार्ड क्र. ३ मधील प्रगणक गट क्र. ८, ९, १०, ११, १२, १३, १४, १५, १६, १७, १८ व १९, ३. डिगडोह (देवी) वार्ड क्र. ४ मधील प्रगणक गट क्र. २०, २१, २२, २३, २४, ७६, ७५, २५ व २६, ४. डिगडोह (देवी) वार्ड क्र. ५ मधील प्रगणक गट क्र. २७, २८, २९, ३०/१, ३०/२, ३१/१, ३१/२, ३२, ३३, ३४, ३५, ३६, ३७/१, ३७/२, ३८, ३९/१, ३९/२, ४०, ४१, ४२ व ४३, ५. डिगडोह (देवी) वार्ड क्र. ६ मधील प्रगणक गट क्र. ४४, ४५, ४६, ४७, ४८, ४९, ५०, ५१, ५२, ५३, ५४, ५५ व ५६.	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री.)
हिंगणा	४५ डिगडोह इसासनी	१. डिगडोह (देवी), २. इसासनी, ३. मोंढा, ४. सुकळी (गुपचूप), ५. कोतेवाडा	१. डिगडोह (देवी) वार्ड क्र. १ मधील प्रभाग क्र. ५७/१, ५७/२, ५८, ५९, ६०, ६१, ६२, ६३, ६४, ६५, ६६, ६७, ६८, ६९, ७०, ७१, ७२/१, ७२/२, ७३, ७४ व ७७ २. इसासनी, ३. वागदरा, ४. मोंढा, ५. पांजरी, ६. सुकळी (गुपचूप), ७. टाकळी, ८. खडका, ९. सुमठाना.	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री.)

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३अ)	(३ब)	(४)
हिंगणा	४६ सातगाव	१. गुमगाव, २. वागदरा, ३. सालईदाभा, ४. कोतेवाडा, ५. वडगाव (गुजर), ६. धानोली (गुमगाव), ७. सातगाव, ८. किरमिटी (भारकस), ९. शिरूळ	१. गुमगाव, २. किरमीटी, ३. शिवमडका, ४. लाडगाव (रिठी), ५. गोंधणी (रिठी), ६. मेनखात (रिठी), ७. वागदरा, ८. सालईदाभा, ९. पोही, १०. कोतेवाडा, ११. सोंडापार (रिठी), १२. वडगाव (गुजर), १३. दाताळा, १४. धानोली (गुम.), १५. कान्होली, १६. सातगाव (वेणा), १७. किरमिटी (भारकस), १८. टेंभरी, १९. तुरकमारी, २०. वटेघाट, २१. किन्ही, २२. शिरूळ, २३. कान्होली (रिठी), २४. देवळी (पेठ), २५. चिचघाट (रिठी).	अनुसूचित जमाती (स्त्री.)
हिंगणा	४७ खडकी	१. नेरी मानकर, २. दाभा, ३. डेगमा (खुर्द), ४. अडेगाव, ५. गौराळा, ६. डिंगडोह पांडे, ७. चिचोली (पठार), ८. उमरी वाघ, ९. देवळी (काळबांडे), १०. सुकळी कलार, ११. गीदमगड, १२. खडकी, १३. सावळी बीबी, १४. पिंपळधरा, १५. कवडस, १६. पेंढरी (देवळी), १७. देवळी पेंढरी, १८. धानोली (कवडस), १९. डेगमा (बु.).	१. नेरी मानकर, २. किन्ही, ३. तुरागोंदी, ४. दाभा, ५. आगरगाव, ६. एरणगाव, ७. डेगमा (खुर्द), ८. अंबाझरी शेषनगर, ९. अडेगाव, १०. खापरी कार्लेकर, ११. केरागोंदी (रिठी), १२. गौराळा, १३. सीताखैरी, १४. डिंगडोह पांडे, १५. वलनी, १६. चिचोली (पठार), १७. उमरी वाघ, १८. देवळी (काळबांडे), १९. खापा खुर्द, २०. आमगाव (रिठी), २१. सुकळी कलार, २२. नांदेरा, २३. बीडमसाळा, २४. गीदमगड, २५. गोठणगाव, २६. खडकी, २७. सिंगारदिप, २८. लखमापूर, २९. किन्ही, ३०. मांडवा, ३१. भान्सोली, ३२. नान्ही (रिठी), ३३. सावळी, ३४. बीबी, ३५. चौकी, ३६. धोकडा, ३७. आलेसुर (रिठी), ३८. पिंपळधरा, ३९. कटंगधरा, ४०. मांडवा (मारवाडी), ४१. कवडस, ४२. पेंढरी, ४३. इटेवाही, ४४. काजळी, ४५. देवळी पेंढरी, ४६. मौदा, ४७. धानोली, ४८. मोहगाव ढोले, ४९. नवेगाव (खुर्द), ५०. खापा निपाणी, ५१. खोरीखापा, ५२. डेगमा (बु.), ५३. माथनी, ५४. कोकडी, ५५. बिडनिलझोडी (रिठी), ५६. किन्ही (रिठी).	सर्वसाधारण (स्त्री.)

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३अ)	(३ब)	(४)
हिंंगणा	४८-टाकळघाट	१. कान्होलीबारा, २. सावंगी आसोला, ३. खापरी गांधी, ४. खापरी मोरेश्वर, ५. घोडेघाट ६. हळदगाव, ७. टाकळघाट	१. कान्होलीबारा, २. आसोला, ३. सावंगी, ४. घोगली (रिटी) ५. खापरी गांधी, ६. डोंगरगाव (रिटी), ७. पिपरी, ८. देवळी, ९. बोरगाव (रिटी), १०. वानाडोंगरी (रिटी), ११. आमगाव (रिटी), १२. खापरी मोरेश्वर, १३. कोहळा (रिटी), १४. खैदी (खुर्द), १५. बोथली (रिटी), १६. घोडेघाट, १७. आजनगाव, १८. वारंगा, १९. किन्हाळा (रिटी), २०. बीडआंजनगाव (रिटी), २१. हळदगाव, २२. वडगाव (बक्षी), २३. भान्सोली, २४. खापा (रिटी), २५. गंगापूर (रिटी), २६. टाकळघाट, २७. बीडगणेशपूर, २८. सुकळी (बेलदार), २९. मुखरी (रिटी), ३०. उमरी (रिटी), ३१. देवापूर (रिटी), ३२. जुनापानी (रिटी).	अनुसूचित जाती
उमरेड	४९-मकरधोकडा	१. पांचगाव, २. मटकाझरी, ३. सुरगाव, ४. चांपा, ५. मांगली, ६. उटी, ७. हळदगांव, ८. परसोडी, ९. सायकी, १०. वेलसाखरा, ११. हेवती, १२. मकरधोकडा, १३. डव्हा,	१. पांचगाव, २. सालईमेंढा, ३. मटकाझरी, ४. कच्छीमेट, ५. वडघ, ६. चिमणाझरी, ७. सुरगाव, ८. ऊंद्री, ९. खापरी (राजा), १०. माजरी (रिटी), ११. चांपा, १२. सुकळी, १३. डवलीमेट (रिटी), १४. मांगली, १५. खापरी (कु), १६. उटी, १७. भिवापूर, १८. हळदगांव, १९. पेंढरी, २०. परसोडी, २१. तिखाडी, २२. दुधा, २३. उमरा, २४. सायकी, २५. मासलकुंड, २६. दहेगाव, २७. पारडगाव, २८. वेलसाखरा, २९. उकडवाही हेटी, ३०. हेवती, ३१. सुकळी रिटी, ३२. मकरधोकडा, ३३. भोपेश्वर (रिटी), ३४. डव्हा, ३५. खापरी, ३६. थारा, ३७. फुकेश्वर, ३८. वाघोली (रिटी), ३९. म्हसेपठार (रिटी),	सर्वसाधारण
उमरेड	५०-वायगाव	१. वायगाव (घो), २. उदासा, ३. विरली, ४. बोरगाव (क), ५. निरव्हा, ६. आपतूर, ७. ब्राम्हणी, ८. गावसुत, ९. ठोंबरा, १०. आंबोली, ११. सेव,	१. वायगाव (घो), २. घोटूली, ३. नरसाळा (रिटी), ४. बोरीभटारी, ५. हातकवडा (रिटी), ६. उदासा, ७. राजूरवाडी, ८. विरली, ९. अकोला, १०. पुसागोंदी (रिटी), ११. वडेगाव, १२. पिपळा, १३. बोरगाव (क), १४. कलांद्री, १५. बारव्हा, १६. कोलारमेट, १७. खैरी, १८. निरव्हा, १९. सोनपूरी, २०. सालई, २१. आपतूर, २२. ब्रम्ही (रिटी), २३. ब्राम्हणी, २४. कुंभारपूर (रिटी), २५. गावसुत, २६. कोटगाव, २७. ठोंबरा, २८. आंबोली, २९. पिराया, ३०. खापरी (रिटी), ३१. पौनी (रिटी), ३२. पिंपळखुट (रिटी), ३३. सेव, ३४. देणी, ३५. वानोडा.	सर्वसाधारण (स्त्री)

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३अ)	(३ब)	(४)
		६. चनोडा,	१४. चनोडा, १५. केसलापूर, १६. चिखलधोकडा, १७. म्हसाळा, १८. नांदरा, १९. बिडमोहना रिटी, २०. ईब्राहिमपूर रिटी, २१. काचलकुही रिटी,	
		७. हिवरा,	२२. हिवरा, २३. सुकळी, (जुनोनी), २४. सेलोटी रिटी,	
		८. गोधणी,	२५. गोधणी, २६. जुनोनी, २७. तेलकवडसी, २८. दिघोरी, २९. सुकळी रिटी, ३०. मेटमांगरुड रिटी, ३१. म्हसाळा,	
		९. कळमणा (उमरेड),	३२. कळमणा (उमरेड), ३३. सालई महालगाव, ३४. पांढराबोडी रिटी,	
		१०. धुरखेडा,	३५. धुरखेडा, ३६. मोहपा, ३७. कुंभारी, ३८. फत्तेपूर रिटी, ३९. बोरगाव रिटी,	
		११. नवेगाव (साधु),	४०. नवेगाव (साधु), ४१. खेडी, ४२. चिचोली रिटी, ४३. तिरखुरा, ४४. भापसी, ४५. क-हांडला, ४६. ठाणा, ४७. वडांद्रा रिटी, ४८. पांजरेपार रिटी,	
कुही	५३-राजोला	१. चापेगडी,	१. मोहगाव, २. चिचघाट, ३. सावंगी, ४. पालेगाव रिटी, ५. चापेघाट रिटी, ६. चापेगडी,	नागरिकांचा मागास प्रवर्ग
		२. साळवा,	७. खरबी, ८. साळवा, ९. सावरगाव, १०. नेवरी,	
		३. खोबना,	११. खोबना, १२. बोडखीपेट,	
		४. देवळीखुर्द,	१३. देवळीखुर्द, १४. टाकळी,	
		५. देवळी कला,	१५. खुर्सापार, १६. भिवकुंड, १७. देवळी कला,	
		६. भटरा,	१८. पिलकेपार रिटी, १९. पांडेगाव, २०. बिडबोथली, २१. दलपतपूर रिटी, २२. दवडीपार रिटी, २३. भंडारबोडी रिटी, २४. भटरा, २५. लोहारा,	
		७. अडम,	२६. हुडप्पा, २७. चिखलाबोडी, २८. अडम,	
		८. राजोला,	२९. आगरगांव, ३०. कन्हेरी खुर्द, ३१. राजोला, ३२. कन्हेरी डोगरमोह, ३३. सावरखंडा,	
		९. बोरी नाईक,	३४. आमटी, ३५. आवरमारा, ३६. नवेगांव, ३७. बोरी नाईक,	
		१०. कुजबा,	३८. खेडा, ३९. पौनी, ४०. कुजबा,	
		११. माजरी,	४१. माजरी, ४२. चिचाळ,	
		१२. म्हसली,	४३. चिचघाट, ४४. गोंडपिपरी, ४५. पोवारी पौनी, ४६. म्हसली, ४७. धामणी, ४८. बांधरचुहा रिटी,	
		१३. हरदोली नाईक,	४९. हरदोली नाईक, ५०. येडमेपार रिटी, ५१. प्रतापपूर रिटी, ५२. टेकेपार, ५३. रुयाड, ५४. बोरडा रिटी, ५५. पोहरा,	
		१४. चन्ना,	५६. चन्ना,	

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३अ)	(३ब)	(४)
कुही	५४ वेलतूर	<p>१. आंभोरा खुर्द,</p> <p>२. खराडा,</p> <p>३. खोकरला,</p> <p>४. गोन्हा,</p> <p>५. तुडका,</p> <p>६. वेलतूर,</p> <p>७. नवेगाव,</p> <p>८. किन्ही,</p> <p>९. जीवनापूर,</p> <p>१०. तारोली,</p> <p>११. पचखेडी,</p> <p>१२. परसोडी राजा,</p> <p>१३. फेगड,</p> <p>१४. शिकारपूर,</p> <p>१५. सोनेगाव,</p> <p>१६. म्हसली,</p> <p>१७. सिसी.</p>	<p>१. गडपायली, २. आंभोरा कला, ३. अडेगाव, ४. मेंढाकला,</p> <p>५. आंभोरा खुर्द, ६. मालोदा, ७. मेंढा खुर्द,</p> <p>८. खराडा,</p> <p>९. धानला, १०. खोकरला,</p> <p>११. गोन्हा, १२. पिपरी, १३. चिखली,</p> <p>१४. तुडका, १५. बाळापूर कोच्छी,</p> <p>१६. वेलतूर, १७. बोथली,</p> <p>१८. नवेगाव, १९. सोनारवाही, २०. उमरी,</p> <p>२१. शिवनी, २२. केसोरी, २३. किन्ही,</p> <p>२४. जीवनापूर,</p> <p>२५. तारोली, २६. सावंगी,</p> <p>२७. खैरलांजी, २८. मदनपूर, २९. पचखेडी गां.,</p> <p>३०. पिंपळगाव रिठी, ३१. बोरी सदाचार, ३२. रेंगातूर,</p> <p>३३. परसोडी राजा,</p> <p>३४. फेगड, ३५. भिवापूर,</p> <p>३६. सोनपूरी, ३७. रत्नापूर, ३८. शिकारपूर,</p> <p>३९. कुकूड उमरी, ४०. सोनेगाव,</p> <p>४१. ब्राम्हणी,</p> <p>४२. सिसी, ४३. तामसवाडी रिठी.</p>	सर्वसाधारण (स्त्री).
कुही	५५ सिल्ली	<p>१. आकोली,</p> <p>२. सिल्ली,</p> <p>३. इसापूर,</p> <p>४. बानोर,</p> <p>५. आंबाडी,</p> <p>६. मुसळगाव,</p> <p>७. सातारा,</p> <p>८. वडेगाव,</p> <p>९. कुचाडी,</p> <p>१०. तितूर,</p> <p>११. चितापूर,</p> <p>१२. माळणी,</p> <p>१३. डोडमा,</p> <p>१४. ससेगाव.</p>	<p>१. आकोली, २. मेंढेगाव, ३. टेंभरी, ४. हेटी रिठी,</p> <p>५. सगुधरा रिठी,</p> <p>६. भोजापूर, ७. सिल्ली,</p> <p>८. मोहधरा, ९. आजणी, १०. परसोडा रिठी,</p> <p>११. इसापूर नवे,</p> <p>१२. सिधोरा, १३. मालची, १४. बानोर, १५. मुखी, १६. चाडा,</p> <p>१७. उमरपेठ, १८. भोवरदेव, १९. आंबाडी, २०. नवेगाव रिठी, २१. सावळी,</p> <p>२२. मुसळगांव, २३. सोनेगाव, २४. चिपडी, २५. कटारा,</p> <p>२६. सातारा, २७. ब्राम्हणी,</p> <p>२८. पिपरी, २९. खलासना, ३०. वडेगाव, ३१. आजनी पिपरी,</p> <p>३२. मोहाडी, ३३. कुचाडी, ३४. लांजाळा,</p> <p>३५. तितूर, ३६. धानोली, ३७. दिपाळा,</p> <p>३८. भामेवाडा, ३९. तारणी, ४०. चितापूर,</p> <p>४१. चनोडा, ४२. माळणी, ४३. मांगली, ४४. पोवारी रिठी,</p> <p>४५. डोंगरगाव, ४६. शिवनी, ४७. हेटामेटी, ४८. डोडमा,</p> <p>४९. नवरगाव,</p> <p>५०. मेंढा रिठी, ५१. ससेगाव, ५२. टाकळी, ५३. खेतापूर,</p> <p>५४. सोनेगाव.</p>	सर्वसाधारण (स्त्री).

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३अ)	(३ब)	(४)
कुही	५६ मांढळ	१. वडेगाव मां., २. मांढळ, ३. रुयाड, ४. वग, ५. क-हांडला, ६. डोंगरमौदा, ७. हरदोली राजा, ८. विरखंडी, ९. पारडी, १०. तारणा, ११. चिकणा तुकूम, १२. ठाणा, १३. वेळगाव, १४. गोठणगाव, १५. राजोली.	१. नवेगाव देवी, २. वडेगाव मा., ३. मांढळ, ४. रुयाड, ५. सिरौली रिठी, ६. वग, ७. क-हांडला, ८. डोंगरमौदा, ९. हरदोली राजा, १०. विरखंडी, ११. पारडी, १२. पाचखेडी तारणा, १३. परसोडी रिठी, १४. सालई रिठी, १५. उदेश्वर रिठी, १६. तारणा, १७. पोळसा रिठी, १८. वाघधरा रिठी, १९. किटाळी रिठी, २०. रानबोडी, २१. चिकणा तुकूम, २२. बुटीटोला, २३. ठाणा, २४. धामणा, २५. वेळगाव, २६. दहेगाव, २७. गोठणगाव, २८. चांडाळा रिठी, २९. पांढरगोटा, ३०. राजोली.	सर्वसाधारण (स्त्री).
भिवापूर	५७ कारगाव	१. कारगाव, २. सालेभट्टी-सालेशहरी (पुनर्वसित), ३. मांगरूड, ४. शिवापूर, ५. पेंढराबोडी, ६. सरांडी, ७. मांडवा सो., ८. मानोरा ९. नवेगाव दे., १०. थुटानबोरी (पुनर्वसित), ११. पहामी, १२. सेलोटी, १३. वासी, १४. विरखंडी, १५. गोंडबोरी, १६. नक्षी, १७. झिलबोडी, १८. मेढा, १९. चिखली, २०. वडध, २१. भागेबोरी, २२. जवराबोडी,	१. कारगाव २. सालेभट्टी-सालेशहरी (पुनर्वसित), ३. मांगरूड, ४. शिवापूर, ५. कलांद्री (रि.), ६. पेंढराबोडी, ७. सरांडी, ८. मांडवा सो., ९. सोमनाळा, १०. चिखली (रि.), ११. मानोरा, १२. वेळवा, १३. खैरगाव, १४. अकलाबोडी १५. नवेगाव दे., १६. रानमांगली, १७. थुटानबोरी (पुनर्वसित), १८. तुकूमबोरी (रि.), १९. पहामी, २०. गरडापार, २१. सेलोटी, २२. तातोली, २३. वासी, २४. पिपर्डा, २५. विरखंडी, २६. धापर्ला, २७. पेंढरी, २८. गोंडबोरी, २९. नक्षी, ३०. मांगली, ३१. परसोडी, ३२. भुमकोलारगाटा, ३३. झिलबोडी, ३४. बोरगाव शा., ३५. मेढा, ३६. बोर्डखुर्द, ३७. चिखली, ३८. रोहणा, ३९. सोनेगाव (रि.), ४०. वडध, ४१. खैरी, ४२. भागेबोरी, ४३. कन्हाळगाव (रि.), ४४. जवराबोडी, ४५. किन्हाळा,	अनुसूचित जमाती

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३अ)	(३ब)	(४)
		२३. पांजरेपार (पुनर्वसित)	४६. पांजरेपार (पुनर्वसित), ४७. गोहल्ली (पुनर्वसित), ४८. नांदीखेडा (पुनर्वसित),	
		२४. तास,	४९. तास, ५०. मोखाडा, ५१. पावरगोंदी,	
		२५. पूल्लर,	५२. पुल्लर, ५३. सोमनाळा, ५४. कोलारी,	
			५५. डोंगरगाव, ५६. भोवरी, ५७. म्हशाडोंगरी (रि.),	
			५८. पिंपळगाव (रि.), ५९. किटाळी (रि.),	
			६०. हत्तीमुंडा (रि.),	
		२६. अड्याळ (पुनर्वसित)	६१. अड्याळ (पुनर्वसित),	
		२७. नागतरोली (पुनर्वसित)	६२. नागतरोली (पुनर्वसित), ६३. जांभुर्डा,	
		२८. मोखेबर्डी,	६४. मोखेबर्डी, ६५. किन्हीकला, ६६. किन्हीखुर्द,	
			६७. किटाळी,	
		२९. गाडेघाट-घाटउमरी (पुनर्वसित),	६८. गाडेघाट घाटउमरी (पुनर्वसित),	
		३०. नेरी-सावरगाव पुनर्वसित,	६९. नेरी (पुनर्वसित), ७०. सावरगाव (पुनर्वसित),	
		३१. मरुपार (पुनर्वसित),	७१. मरुपार (पुनर्वसित),	
भिवापूर	५८ नांद	१. नांद,	१. नांद, २. मानकापूर, ३. पांजरेपार,	अनुसूचीत जाती
		२. भिवी,	४. भिवी, ५. उरकुडापार, ६. धर्मापार (रि.),	
		३. झमकोली,	७. झमकोली, ८. बेल्लरपार, ९. खरकाडा(रि.)	
		४. आलेसूर,	१०. आलेसूर, ११. वणी, १२. खापरी, १३. साक्रा (रि.)	
			१४. जामगाव (रि.), १५. खोलदोडा,	
		५. धामनगाव (ग),	१६. धामनगाव (ग), १७. लोणारा,	
		६. भगवानपूर,	१८. भगवानपूर, १९. खरकाडा, २०. पोळगाव,	
			२१. सायगाव, २२. तिडकेपार, २३. खुर्सापार (रि.)	
		७. बेसूर,	२४. बेसूर,	
		८. महालगांव,	२५. महालगांव, २६. चिखलापार,	
		९. सालेभट्टी दंदे,	२७. सालेभट्टी दंदे, २८. खातखेडा,	
		१०. पिरावा,	२९. पिरावा, ३०. खंडाळझरी, ३१. सुकळी (रि.)	
		११. इंदापूर,	३२. इंदापूर, ३३. केसलापार	
		१२. शिवणफळ,	३४. शिवणफळ, ३५. नाड,	
		१३. मांडवा लं.,	३६. मांडवा लं, ३७. चारगांव मु., ३८. धनजीपेठ,	
		१४. कवडसी (ब).,	३९. कवडसी (ब.), ४०. चारगाव गो.,	
		१५. मालेवाडा,	४१. मालेवाडा, ४२. कोंडापूर (रि.),	
		१६. बोटेझरी,	४३. बोटेझरी, ४४. यंडसंभा (रि.),	
		१७. चिचाळा	४५. चिचाळा,	
		१८. उखळी	४६. उखळी, ४७. सुकळी,	
		१९. सालेभट्टी चोर	४८. सालेभट्टी चोर, ४९. चोरविहीरा, ५०. भोवरी	
		२०. टाका	५१. टाका	
		२१. धापर्ला डोये,	५२. धापर्ला डोये, ५३. मल्हारपूर	
		२२. धामनगांव विम	५४. धामनगांव विम, ५५. हत्तीबोडी, ५६. सायगांव (रि.),	
		२३. जवळी,	५७. जवळी, ५८. सोनेपाडा (रि.), ५९. महादापूर,	
		२४. पांढरवाणी,	६०. पांढरवाणी,	
		२५. वाकेश्वर.	६१. वाकेश्वर, ६२. बापेश्वर, ६३. बोर्डकला.	

नागपूर :

दिनांक ११ एप्रिल २०१८.

सचिन कुर्वे,
जिल्हाधिकारी,
नागपूर.

भाग १-अ (असा.), (ना. वि. पु), म. शा. रा., अ. क्र. ६६.

जिल्हाधिकारी, यांजकडून

नागपूर जिल्हा परिषद

मा. राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडील अधिसूचना क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८-प्र.क्र.१२-का.७, दिनांक १५ मार्च २०१८ महाराष्ट्र अधिनियम, ५ च्या कलम ५८ पोट-कलम (१) खंड (अ) खाली नागपूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे **नरखेड** पंचायत समिती जितक्या निर्वाचक गणामध्ये विभागण्यात येईल, त्या निर्वाचक गणाची संख्या व त्याची व्याप्ती निश्चित करीत आहे आणि त्या निर्वाचक गणामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांकरिता जागा राखून ठेवण्यात येत आहेत. ते निर्वाचक गण आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील, ते निर्वाचक गण दर्शविणा-या आदेशाचा प्रारूप मसुदा प्रसिद्ध करण्यात येत आहे.

२. उक्त आदेशाचा मसुदा याद्वारे **नरखेड** पंचायत समिती क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत असून, सूचना देण्यात येत आहेत की, उक्त आदेशाचा मसुदा दिनांक ०७-०४-२०१८ नंतर जिल्हाधिकारी, नागपूर विचारात घेतील.

३. उक्त आदेशाच्या मसुद्यास, ज्या लोकांच्या काही हरकती असतील, त्यांनी त्या हरकती सकारण जिल्हाधिकारी, नागपूर यांच्याकडे दिनांक १३-०४-२०१८ किंवा तत्पूर्वी लेखी सादर कराव्यात. उक्त तारखेनंतर आलेल्या हरकती जिल्हाधिकारी, नागपूर विचारात घेणार नाही.

पंचायत समिती प्रारूप प्रभाग रचना

आदेश

क्रमांक निवडणूक-१-कार्या-३-कावि-२८४-२०१८.—

ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. ५ वा) चा कलम ९ (१) अन्वये राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांनी केलेल्या अधिसूचना क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८-प्र.क्र.१२-का. ७, दिनांक १५ मार्च, २०१८ च्या आदेशान्वये त्यांनी नागपूर जिल्हा परिषदेच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाची सभासद संख्या निश्चित केलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महा. ५ वा) च्या कलम १२ च्या पोट-कलम (२) अन्वये आणि राज्य निवडणूक आयुक्तांच्या क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८-प्र.क्र.१२-का. ७, दिनांक १५ मार्च, २०१८ च्या पत्रान्वये त्यांनी **नरखेड** पंचायत समितीच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.

(१) निवडावयाच्या सदस्यांची एकूण संख्या. ०८ (आठ)

(२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या.—

(अ) अनुसूचित जाती ०१ (एक)

(ब) अनुसूचित जमाती ०१ (एक)

(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ०२ (दोन)

(३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागास वर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून) राखून ठेवावयाच्या एकूण जागा ०४ (चार)

(४) उपरोक्त क्रमांक (३) पैकी वरील क्रमांक २ (अ), (ब) व (क) येथील जागांमध्ये (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहिल.—

(अ) अनुसूचित जाती ०० (निरंक)

(ब) अनुसूचित जमाती ०० (निरंक)

(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ०१ (एक)

(५) सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या ०३ (तीन)

२. त्याअर्थी, आता, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडील अधिसूचना क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८-प्र.क्र. १२-का. ७, दिनांक १५ मार्च, २०१८ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महा. ५ वा) च्या कलम ५२, पोट-कलम (१), खंड (अ) खाली मी, नागपूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी याद्वारे उक्त पंचायत समिती क्षेत्र जितक्या निर्वाचक विभागण्यात येईल त्या निर्वाचक गणांची संख्या व व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करित असून, ज्या निर्वाचक गणामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते निवडणूक विभाग निर्दिष्ट करित आहे.

३. या आदेशाच्या तारखेच्या निकट नंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणूकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल.

परिशिष्ट १२ (अ)

अनुसूची

तालुक्याचे नाव	निर्वाचक गणाचा क्रमांक व नाव	निर्वाचक गणाचा समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायतीची नावे	प्रदेशाची व्याप्ती ग्रामपंचायतीच्या मर्यादेत समाविष्ट असलेले क्षेत्र (गाव व इ. ची नावे)	अनु. जाती/अनु. जमाती/ नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व स्त्रियांकरीता राखीव जागा
(१)	(२)	(३-अ)	(३-ब)	(४)
नरखेड	१. बेलोना	१. बेलोना, २. माणिकवाडा, ३. खैरगाव, ४. येरला इंदोरा, ५. गोंधनी गायमुख	१. बेलोना, २. माणिकवाडा, ३. भायवाडी, ४. गोंडेगाव, ५. नवेगाव, ६. पिलापूर, ७. खैरगाव, ८. येरला, ९. इंदोरा, १०. गंगालडोह, ११. गोधनी गाय, १२. गायमुख	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री.)
नरखेड	२. खरसोली	१. खरसोली, २. येरला ई., ३. देवळी, ४. देवग्राम, ५. खेडी कर्यात, ६. सिंगारखेडा, ७. खंडाळा बु., ८. वडेगांव उमरी, ९. मोहदी धोत्रा, १०. मोगरा, ११. थुगांव निपानी, १२. पिंपळगांव व.	१. खरसोली, २. नांदोरी ३. परसोडी राऊत, ४. देवळी, ५. जुनोना घरड, ६. नसीरपूर रिठी ७. देवग्राम, ८. मोहगाव ९. खेडी कर्यात, १०. सिंगारखेडा, ११. खंडाळा बु., १२. वडेगांव उमरी, १३. मोहदी धोत्रा, १४. धोत्रा १५. मोगरा, १६. टोळापार, १७. थुगांव निपानी, १८. पिंपळगांव व., १९. कामठी टोला, २०. पारडी	अनुसूचित जमाती,
नरखेड	३. सावरगांव	१. सावरगांव २. मोहदी दळवी, ३. बानोर पिठोरी, ४. येनिकोणी, ५. अंबाडा दे., ६. मालापूर.	१. सावरगांव, २. अंबोला, ३. शिप्पीखापा, ४. मोहदी दळवी, ५. पळसगांव रिठी, ६. सारडी, ७. ब्राम्हणी रिठी, ८. बानोर पिठोरी, ९. पिठोरी, १०. येणी, ११. कोणी, १२. अंबाडा, दे., १३. मालापूर, १४. बोरखेडी ठेके, १५. लोहगड माल, १६. लोहगड ठेके.	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

अनुसूची—चालू

(१)	(२)	(३-अ)	(३-ब)	(४)
नरखेड	४. पिपळा केवळराम	१. पिंपळा के., २. मोहगांव भ., ३. आग्रा, ४. मसोरा, ५. जुनोना फूके, ६. सिंदी, ७. उमरी, ८. खेडी गो. गो., ९. शेमडा.	१. पिंपळा के., २. खुटखैरी, ३. मोहगांव भ., ४. बोरखेडी माल, ५. आग्रा, ६. मसोरा, ६. जुनोना फूके, ८. नांदा शिंदे, ९. सिंदी, १०. उमरी, ११. खेडी गो. गो., १२. मन्नाथ, १३. शेमडा, १४. चौरखैरी, १५. खापरी गोसावी, १६. पिपळा खुर्द.	सर्वसाधारण (स्त्री)
नरखेड	५. जलालखेडा	१. जलालखेडा २. मदना, ३. पेटइस्मालपूर, ४. महेंद्री, ५. वडविहीरा, ६. दातेवाडी, ७. उमठा, ८. वाढोणा, ९. आरंभी, १०. हिवरमठ.	१. जलालखेडा, २. गौलखेडा, ३. करिमाबाद, ४. मोहणपूर, ५. मुंडमालीपूरा, ६. रामगाव रिठी, ७. मदना, ८. बोपापूर, ९. पेटइस्मालपूर, १०. खडकी, ११. मिर्झापूर, १२. नांदणी, १३. शाबासपूर रिठी, १४. महेंद्री, १५. वडविहीरा, १६. दातेवाडी, १७. उमठा, १८. तळेगांव रिठी, १९. वाढोणा, २०. पिपळदरा, २१. आरंभी, २२. हिवरमठ, २३. मठ रिठी.	अनुसूचित जाती,
नरखेड	६. मेंढला.	१. मेंढला २. अंबाडा, ३. थडीपवनी, ४. खरबडी, ५. सिंजर, ६. साखरखेडा, ७. दावसा, ८. बानोरचंद्र, ९. सायवाडा, १०. रामठी,	१. मेंढला, २. अंबाडा सा., ३. थडीपवनी, ४. बरडपवनी, ५. खरबडी, ६. खेडी खुर्द, ७. महाजपूर, ८. सिंजर, ९. साखरखेडा, १०. भैयापूर, ११. ममदापूर, १२. दावसा, १३. बानोरचंद्र, १४. चिंचकूंब, १५. रामपूरी माल, १६. रामपूरी रैयतवारी (रि), १७. उदापूर, १८. सायवाडा, १९. खलानगोंदी, २०. खारगड, २१. उत्तारा, २२. तारा, २३. रामठी,	सर्वसाधारण
नरखेड	७. भिष्णूर.	१. भिष्णूर, २. जामगांव खुर्द, ३. दिंदरगांव, ४. तिनखेडा, ५. पिपळगांव रा., ६. परसोडी दि., ७. नारसिंगी, ८. भारसिंगी, ९. विवरा, १०. जामगांव बु.,	१. भिष्णूर, २. जामगांव खुर्द, ३. जोलवाडी, ४. करंजोली, ५. दिंदरगांव, ६. मिलानपूर रिठी, ७. सोनपूर रिठी, ८. तिनखेडा, ९. पिपळगांव रा., १०. परसोडी दि., ११. नवाबपूर रिठी, १२. नारसिंगी, १३. नायगांव ठा., १४. रामपूर रिठी, १५. भारसिंगी, १६. सहजापूर, १७. विवरा, १८. खुशालपूर, १९. नायगांव धो., २०. जामगांव बु.,	सर्वसाधारण (स्त्री)

अनुसूची—चालू

(१)	(२)	(३-अ)	(३-ब)	(४)
नरखेड	८. लोहारी सावंगा	१. लोहारी सावंगा, २. खराळा, ३. खराशी, ४. घोगरा, ५. रोहणा, ६. मायवाडी, ७. थाटूरवाडा, ८. खापरी केने, ९. खापा, १०. जामगाव खु.	१. लोहारी सावंगा, २. खराळा, ३. खराशी, ४. गुमगांव, ५. जाटलापूर, ६. सालई रिठी, ७. घोगरा, ८. जुनेवाणी, ९. लोहारा, १०. सोनेगांव रिठी, ११. रोहणा, १२. इंदरवाडा, १३. मायवाडी, १४. थाटूरवाडा, १५. बाभूळखेडा, १६. वरंजाळी, १७. खापरी केने, १८. अंबाडा रिठी, १९. नारायणपूर रिठी, २०. खापा, २१. कुकडी रिठी, २२. काकडधरा, २३. रानवाडी, २४. पानवाडी.	सर्वसाधारण (स्त्री)

भाग १-अ (असा.), (ना. वि. पु), म. शा. रा., अ. क्र. ६७.

नागपूर जिल्हा परिषद

मा. राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडील अधिसूचना क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८-प्र.क्र.१२-का.७, दिनांक १५ मार्च २०१८ महाराष्ट्र अधिनियम, ५ च्या कलम ५८ पोट-कलम (१) खंड (अ) खाली नागपूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे काटोल पंचायत समिती जितक्या निर्वाचक गणामध्ये विभागण्यात येईल, त्या निर्वाचक गणाची संख्या व त्याची व्याप्ती निश्चित करीत आहे आणि त्या निर्वाचक गणामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांकरीता जागा राखून ठेवण्यात येत आहेत. ते निर्वाचक गण आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील, ते निर्वाचक गण दर्शविणा-या आदेशाचा प्रारूप मसुदा प्रसिद्ध करण्यात येत आहे.

२. उक्त आदेशाचा मसुदा याद्वारे काटोल पंचायत समिती क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत असून, सूचना देण्यात येत आहेत की, उक्त आदेशाचा मसुदा दिनांक ०७-०४-२०१८ नंतर जिल्हाधिकारी, नागपूर विचारात घेतील.

३. उक्त आदेशाच्या मसुद्यास, ज्या लोकांच्या काही हरकती असतील, त्यांनी त्या हरकती सकारण जिल्हाधिकारी, नागपूर यांच्याकडे दिनांक १३-०४-२०१८ किंवा तत्पूर्वी लेखी सादर कराव्यात. उक्त तारखेनंतर आलेल्या हरकती जिल्हाधिकारी, नागपूर विचारात घेणार नाही.

पंचायत समिती प्रारूप प्रभाग रचना

आदेश

क्रमांक निवडणूक-१-कार्या-३-कावि-२८४-२०१८.—

ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. ५ वा) च्या कलम ९ (१) अन्वये राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांनी केलेल्या अधिसूचना क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८-प्र.क्र.१२-का. ७, दिनांक १५ मार्च, २०१८ च्या आदेशान्वये त्यांनी नागपूर जिल्हा परिषदेच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाची सभासद संख्या निश्चित केलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. ५ वा) च्या कलम १२ च्या पोट-कलम (२) अन्वये आणि राज्य निवडणूक आयुक्तांच्या क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८-प्र.क्र.१२-का. ७, दिनांक १५ मार्च, २०१८ च्या पत्रान्वये त्यांनी काटोल पंचायत समितीच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.

(१) निवडावयाच्या सदस्यांची एकूण संख्या.	०८(आठ)
(२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या.—		
(अ) अनुसूचित जाती	०१ (एक)
(ब) अनुसूचित जमाती	०१ (एक)
(क) नागरिकांचा मागासवर्ग	०२ (दोन)
(३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागास वर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून) राखून ठेवावयाच्या एकूण जागा		०४ (चार)
(४) उपरोक्त क्रमांक (३) पैकी वरील क्रमांक २ मधील (अ), (ब) व (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहिल.—		
(अ) अनुसूचित जाती	०० (निरंक)
(ब) अनुसूचित जमाती	०१ (एक)
(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग	०१ (एक)
(५) सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या	०२ (दोन)

२. त्याअर्थी, आता, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडील अधिसूचना क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८-प्र.क्र. १२-का. ७, दिनांक १५ मार्च, २०१८ अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महा. ५ वा) च्या कलम ५२, पोट-कलम (१), खंड (अ) खाली मी, नागपूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी याद्वारे उक्त पंचायत समिती क्षेत्र जितक्या निर्वाचक गणात विभागण्यात येईल त्या निर्वाचक गणांची संख्या व व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करित असून, ज्या निर्वाचक गणामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील, ते निवडणूक विभाग निर्दिष्ट करित आहे.

३. या आदेशाच्या तारखेच्या निकटनंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणूकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल.

परिशिष्ट १२ (अ)

अनुसूची

तालुक्याचे नाव	निर्वाचक गणाचा क्रमांक व नाव	प्रदेशाची व्याप्ती		अनु. जाती/अनु. जमाती/ नागरिकांचा मागास वर्ग
		निर्वाचक गणात समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायतीची नावे	ग्रामपंचायतीच्या मर्यादेत समाविष्ट असलेले क्षेत्र (गाव व इ. ची नावे)	प्रवर्ग व स्त्रियांकरीता राखीव जागा
(१)	(२)	(३-अ)	(३-ब)	(४)
काटोल	९. येनवा	१. येनवा, २. दिग्रस बु., ३. वंडली खु., ४. मसली, ५. कलंभा, ६. वाढोणा, ७. येरला धोटे, ८. डोरली भांडवलकर, ९. गोंडीदिग्रस, १०. खामली, ११. राजनी.	१. येनवा, २. सालई रिटी ३. दिग्रस बु., ४. इसासनी, ५. वंडली खु., ६. मसली, ७. बाबुळखेडा रिटी, ८. कलंभा, ९. मोहखेडी, १०. वाढोणा, ११. कारला, १२. येरला धोटे, १३. डोरली भांडवलकर, १४. मुकनी १५. गोंडीदिग्रस, १६. खामली, १७. राजनी.	सर्वसाधारण

अनुसूची—चालू

(१)	(२)	(३-अ)	(३-ब)	(४)
काटोल	१०. झिलपा	१. झिलपा, २. माळेगाव, ३. कोहळा, ४. गोंडीमोहगाव, ५. तपनी, ६. बोरी, ७. मेंडकी, ८. गोंन्ही, ९. सोनोली, १०. इसापूर खुर्द, ११. इसापूर बू., १२. गंगालडोह.	१. झिलपा, २. माळेगाव, ३. लाखोळी, ४. चेंडकापूर, ५. मसखापरा, ६. गोंडीखापा, ७. रणघोडा रिठी, ८. कोहळा, ९. ब्रम्हपूरी, १०. गोंडीमोहगाव, ११. जटामझरी, १२. पांजरा रिठी, १३. बिट जटामझरी, १४. तपनी, १५. गोल्हरखापा, १६. पारडी रिठी, १७. बोरी, १८. खैरी नवघरे, १९. मेंडकी, २०. गोंन्ही, २१. चिखली मैना, २२. सोनोली, २३. नांदा रिठी, २४. इसापूर खुर्द, २५. इसापूर बू., २६. गंगालडोह, २७. भाजीपानी, २८. बोरडोह	सर्वसाधारण
काटोल	११. पारडसिंगा	१. पारडसिंगा, २. खानगाव, ३. भोरगड, ४. फेटरी, ५. पांढरढाकणी, ६. खंडाळा खुर्द, ७. अंबाडा सोनक, ८. चिखलागड.	१. पारडसिंगा, २. लमधाम रिठी, ३. वडविहीरा, ४. खानगाव, ५. कोळंबी, ६. भोरगड, ७. कोल्हू, ८. सावळी, ९. फेटरी, १०. जुनेवाणी, ११. ढिवरवाडी, १२. पांढरढाकणी, १३. मोहगाव ढोले, १४. मोहगाव जंगली, १५. खडकी, १६. चौरेपठार, १७. खंडाळा खुर्द, १८. जटामकोहळा, १९. अंबाडा सोनक, २०. चिखलागड, २१. वलनी, २२. तांदूळवाडी, २३. पालागोंदी रिठी.	अनुसूचित जाती,
काटोल	१२. लाडगाव	१. लाडगाव, २. सिसावाडी, ३. पानवाडी, ४. ढवळापूर, ५. हातला, ६. पारडी गोतमारे, ७. घरतवाडा, ८. लिंगा, ९. वंडली बु., १०. डोंगरगाव, ११. खुटांबा, १२. मुर्ती.	१. लाडगाव, २. परसोडी, ३. केदारपूर, ४. सिसावाडी, ५. चिचाळा, ६. नायगाव, ७. पानवाडी, ८. हरणखूरी, ९. खानवाडी रिठी, १०. देलवाडी रिठी, ११. ढवळापूर, १२. हातला, १३. पारडी गोतमारे, १४. बोरगोंदी, १५. पांजरा बू., १६. घरतवाडा, १७. गुरजखेडी, १८. लिंगा, १९. सावळी बु., २०. वंडली बु., २१. डोंगरगाव, २२. पठार, २३. अमरनेरगोंदी, २४. खुटांबा, २५. वाघोडा, २६. मुर्ती.	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री.)
काटोल	१३. मेटपांजरा	१. मेटपांजरा, २. वाजबोडी, ३. मेंढेपठार, ४. आजनगाव,	१. मेटपांजरा, २. ताराबोडी, ३. मोहगाव रिठी, ४. उबगी रिठी ५. वाजबोडी, ६. मेंढेपठार, ७. आजनगाव,	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

अनुसूची—चालू

(१)	(२)	(३-अ)	(३-ब)	(४)
		५. सोनखांब, ६. चारगाव, ७. डोरली भिंगारे, ८. राऊळगाव, ९. कोतवालबडी, १०. मरगसूर, ११. चिखली माळोदे, १२. कोंढासावळी, १३. वाई खु., १४. गरमसुर, १५. कातलाबोडी,	८. सोनखांब, ९. चारगाव, १०. डोरली भिंगारे, ११. डोरली खु., १२. राऊळगाव, १३. कोतवालबडी, १४. ऐनविहीरा, १५. मरगसूर, १६. आलागोंदी, १७. चौकीगड रिठी, १८. चिखली माळोदे, १९. सोनमोह, २०. कोंढासावळी, २१. वाई खु., २२. वाई बु., २३. गरमसुर, २४. कातलाबोडी, २५. धनकुंडी, २६. मुरली, २७. मंडला रिठी, २८. भडकामुडका, २९. घोरपड रिठी	
काटोल	१४. रिधोरा,	१. रिधोरा, २. कचारीसावंगा, ३. गणेशपूर, ४. सबकुंड, ५. नांदोरा, ६. रिंगनाबोडी, ७. घुबडी, ८. मिनीवाडा, ९. पांजराकाटे, १०. दोडकी, ११. पंचधार,	१. रिधोरा, २. कोकरडा, ३. खापरी खु., ४. सावळी खु., ५. बोरखेडी, ६. कचारीसावंगा, ७. सोनपूर, ८. कलकूही, ९. गणेशपूर, १०. शेकापूर, ११. कलमुंडा, १२. सबकुंड, १३. बिलावरगोंदी, १४. नांदोरा, १५. खापा सोनार, १६. मेंढेपठार जंगली, १७. रिंगनाबोडी, १८. हरदोली, १९. चाकडोह, २०. आकेवाडा, २१. ऐलकापार, २२. घुबडी, २३. मिनीवाडा, २४. मसाळा, २५. मलकापूर, २६. कावडीमेठ, २७. पांजराकाटे, २८. दोडकी, २९. वसंतनगर, ३०. पंचधार, ३१. बोरगाव रिठी.	सर्वसाधारण (स्त्री)
काटोल	१५. कोंढाळी,	१. कोंढाळी, २. दुधाळा, ३. बिहालगोदी,	१. कोंढाळी, २. सोनगाव बु., ३. शिरमी, ४. दुधाळा, ५. बिहालगोदी, ६. सालई बु., ७. कुंडी, ८. केळापूर.	अनुसूचित जमाती (स्त्री)
काटोल	१६. धोतीवाडा,	१. धोतीवाडा, २. मासोद, ३. कामठी, ४. चिखलीमासोद, ५. पुसागोंदी, ६. जुनापाणी, ७. खापरी बारोकर, ८. खुर्सापार, ९. धुरखेडा, १०. खैरी, ११. चंदनपार्डी,	१. धोतीवाडा, २. खापा, ३. प्रतापगड, ४. मासोद, ५. कामठी, ६. जाटलापूर, ७. बोपापूर, ८. चिखलीमासोद, ९. पुसागोंदी, १०. किनकीघोडा, ११. जुनापाणी, १२. अहमदनगर, १३. चिचोली, १४. जामगड, १५. खापरी बारोकर, १६. धामनगाव, १७. शिवकामट रिठी, १८. खुर्सापार, १९. सालई खु., २०. धुरखेडा, २१. बोरगाव, २२. खैरी, २३. तरोडा, २४. चंदनपार्डी.	सर्वसाधारण (स्त्री)

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. ६८.

नागपूर जिल्हा परिषद

मा. राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८-प्र.क्र.-१२-का-७, दिनांक १५ मार्च, २०१८ महाराष्ट्र अधिनियम, ५ च्या कलम ५८ पोट-कलम (१) खंड (अ) खाली नागपूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे **कळमेश्वर** पंचायत समिती जितक्या निर्वाचक गणामध्ये विभागण्यात येईल, त्या निर्वाचक गणाची संख्या व त्याची व्याप्ती निश्चित करित आहे आणि त्या निर्वाचक गणामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांकरिता जागा राखून ठेवण्यात येत आहेत. ते निर्वाचक गण आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील, ते निर्वाचक गण दर्शविणा-या आदेशाचा प्रारूप मुसदा प्रसिद्ध करण्यात येत आहे.

२. उक्त आदेशाचा मुसदा याद्वारे **कळमेश्वर** पंचायत समिती क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत असून, सूचना देण्यात येत आहेत की, उक्त आदेशाचा मुसदा दिनांक ०७-०४-२०१८ नंतर जिल्हाधिकारी नागपूर विचारात घेतील.

३. उक्त आदेशाच्या मुसदास, ज्या लोकांच्या काही हरकती असतील, त्यांनी त्या हरकती सकारण जिल्हाधिकारी नागपूर यांच्याकडे दिनांक १३-०४-२०१८ किंवा तत्पूर्वी लेखी सादर कराव्यात. उक्त तारखेनंतर आलेल्या हरकती जिल्हाधिकारी नागपूर विचारात घेणार नाहीत.

पंचायत समिती-प्रारूप प्रभाग रचना

आदेश

क्रमांक निवडणूक-१-कार्या-३-कावि-२८४-२०१८.—

ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महा. ५ वा) च्या कलम ९(१) अन्वये राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांनी केलेल्या अधिसूचना क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८-प्र.क्र. १२-का. ७, दिनांक १५ मार्च, २०१८ आदेशान्वये त्यांनी नागपूर जिल्हा परिषदेच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाची सभासद संख्या निश्चित केलेली आहे.

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महा. ५वा) च्या कलम १२ चा पोट-कलम (२) अन्वये राज्य निवडणूक आयुक्तांच्या क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८-प्र.क्र.-१२-का. ७, दिनांक १५ मार्च, २०१८ च्या पत्रान्वये त्यांनी **कळमेश्वर** पंचायत समितीच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.—

(१) निवडावयाच्या सदस्यांची एकूण संख्या	..	०६ (सहा)
(२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्ग यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या.—		
(अ) अनुसूचित जाती	..	०१ (एक)
(ब) अनुसूचित जमाती	..	०१ (एक)
(क) नागरिकांचा मागासवर्ग	..	०२ (दोन)
(३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून) राखून ठेवावयाच्या एकूण जागा.	..	०३ (तीन)
(४) उपरोक्त क्रमांक (३) पैकी वरील क्रमांक (२) मधील (अ) व (ब), (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहिल.—		
(अ) अनुसूचित जाती	..	०० (निरंक)
(ब) अनुसूचित जमाती	..	०० (निरंक)
(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग	..	०१ (एक)
(५) सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या	..	०२ (दोन)

२. त्याअर्थी, आता, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांचेकडील अधिसूचना क्र. क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८-प्र.क्र.-१२-का. ७, दिनांक १५ मार्च, २०१८ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र जिल्हा परिषदा, व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. ५ वा) च्या कलम ५२ पोट-कलम (१) खंड (अ) खाली मी, नागपूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी याद्वारे उक्त पंचायत समिती क्षेत्र जितक्या निर्वाचक गणात विभागण्यात येईल त्या निर्वाचक गणांची संख्या व व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करित असून, ज्या निर्वाचक गणामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी) जागा राखून ठेवण्यात येतील ते निवडणूक विभाग निर्दिष्ट करित आहे.

३. या आदेशाच्या तारखेच्या निकट नंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीचे प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल.

परिशिष्ट-१२ (अ)

अनुसूची

तालुक्याचे नाव	निर्वाचक गणाचा क्रमांक व नाव	प्रदेशाची व्याप्ती		अनु. जाती/अनु. जमाती/ नागरिकांचा मागास वर्ग
(१)	(२)	निर्वाचक गणाचा समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायतीची नावे	ग्रामपंचायतीच्या मर्यादेत समाविष्ट असलेले क्षेत्र (गाव व इ. ची नावे)	प्रवर्ग व स्त्रियांकरीता राखीव जागा
(१)	(२)	(३अ)	(३ब)	(४)
कळमेश्वर	१७ तेलकामठी	१. तेलकामठी, २. सोनोली, ३. खुमारी, ४. मांडवी, ५. पिलकापार, ६. लोहगड, ७. तिष्टी बु., ८. तिडंगी, ९. तेलगाव, १०. नांदीखेडा,	१. तेलकामठी, २. कोरेघाट रिठी, ३. सोनोली, ४. बुलबर्डी, ५. पांजरा ६. खुमारी, ७. जिरोला रि., ८. मांडवी, ९. पिल्कापार, १०. लोहगड, ११. झिल्पी, १२. तिष्टी बु., १३. तिडंगी, १४. दाढेरा, १५. देवळी रि., १६. तेलगाव, १७. नांदीखेडा, १८. तिष्टी खु.,	नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)
कळमेश्वर	१८ कोहळी	१. कोहळी २. खापरी कोठे, ३. पारडी दे., ४. चाकडोह, ५. सुसूंद्री, ६. म्हसेपठार, ७. बुधला, ८. मोहगाव,	१. कोहळी, २. मोहळी, ३. खापरी कोठे, ४. उबगी, ५. बोरडोह, ६. पेट उबाळी, ७. पारडी दे., ८. चाकडोह, ९. खैरी दे., १०. रामगिरी, ११. सुसूंद्री, १२. सवंद्री, १३. एल्कापार, १४. म्हसेपठार, १५. बुधला, १६. खुर्सापार, १७. मोहगाव, १८. सावंगी व्य., १९. वाठोडा, २०. सोनोली रिठी,	नागरिकांचा मागास प्रवर्ग
कळमेश्वर	१९ धापेवाडा	१. धापेवाडा बु., २. आदासा (सोनपूर), ३. बोरगाव बु.,	१. धापेवाडा बु., २. धापेवाडा खु., ३. आदासा, ४. सोनपूर, ५. बोरगाव बु.,	सर्वसाधारण (स्त्री)

अनुसूची—चालू

(१)	(२)	(३अ)	(३ब)	(४)
		४. निळगाव ५. भडांगी, ६. बोरगाव खु., ७. सावळी बु., ८. झूनकी,	६. निळगाव, ७. भडांगी, ८. सोनापार, ९. हरदोली, १०. खामगाव, ११. बोरगाव खु., १२. धूरखेडा, १३. डोरली मनी, १४. सावळी बु., १५. झूनकी, १६. सिंदी, १७. परसोडी,	
कळमेश्वर	२० उबाळी	१. उबाळी, २. सावळी खु., ३. वाढोणा बुज., ४. वरोडा, ५. मढासावंगी ६. पिपळा किन., ७. परसोडी, ८. कन्याडोल, ९. पानउबाळी, १०. घोराड,	१. उबाळी, २. सावळी खु., ३. वाढोणा खु., ४. वाढोणा बुज., ५. वरोडा., ६. मढासावंगी, ७. पिपळा किन., ८. परसोडी, ९. कन्याडोल, १०. कोकडा, ११. सिंदी रि., १२. पानउबाळी, १३. घोराड,	सर्वसाधारण (स्त्री)
कळमेश्वर	२१ गोंडखैरी	१. गोंडखैरी, २. निमजी, ३. आष्टीकला, ४. लोणारा, ५. लिंगा,	१. गोंडखैरी २. निमजी, ३. रोहणा रि., ४. गाडागा रि., ५. शहापूर रि., ६. चिंचभवन, ७. आष्टीकला, ८. खापरी, ९. केतापार, १०. लोणारा, ११. निंबोली, १२. पिल्कापार, १३. लिंगा, १४. लडाई मा., १५. लाडाई ज.,	अनुसूचित जमाती
कळमेश्वर	२२ सेलू	१. सेलू, २. खैरी ल., ३. तोंडाखैरी, ४. दहेगाव, ५. साहूली, ६. कळंबी, ७. उपरवाही, ८. सावंगी तोमर, ९. सोनेगाव	१. सेलू, २. गुमथळा, ३. खैरी ल., ४. गोवरी, ५. डोरली भ., ६. तोंडाखैरी, ७. बेल्लोरी, ८. दहेगाव, ९. डोरली, १०. पिपळा, ११. शहजापूर रि., १२. साहूली, १३. कारली, १४. नांदा रि., १५. आलेसूर, १६. कळंबी, १७. उपरवाही, १८. सावंगी तो., १९. घोगली, २०. सोनेगाव, २१. पोही गो. २२. खैरी हजी.	अनुसूचित जाती

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. ६९.

नागपूर जिल्हा परिषद

मा. राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांचेकडील आदेश क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८-प्र.क्र.-१२-का-७, दिनांक १५ मार्च, २०१८ महाराष्ट्र अधिनियम, ५ च्या कलम ५८ पोट-कलम (१) खंड (अ) खाली नागपूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे **सावनेर** पंचायत समिती जितक्या निर्वाचक गणामध्ये विभागण्यात येईल, त्या निर्वाचक गणाची संख्या व त्याची व्याप्ती निश्चित करीत आहे आणि त्या निर्वाचक गणामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांकरिता जागा राखून ठेवण्यात येत आहेत. ते निर्वाचक गण आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील, ते निर्वाचक गण दर्शविणा-या आदेशाचा प्रारूप मुसदा प्रसिद्ध करण्यात येत आहे.

२. उक्त आदेशाचा मुसदा याद्वारे **सावनेर** पंचायत समिती क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत असून, सूचना देण्यात येत आहेत की, उक्त आदेशाचा मुसदा दिनांक ०७-०४-२०१८ नंतर जिल्हाधिकारी नागपूर विचारात घेतील.

३. उक्त आदेशाच्या मुसदास, ज्या लोकांच्या काही हरकती असतील, त्यांनी त्या हरकती सकारण जिल्हाधिकारी नागपूर यांच्याकडे दिनांक १३-०४-२०१८ किंवा तत्पूर्वी लेखी सादर कराव्यात. उक्त तारखेनंतर आलेल्या हरकती जिल्हाधिकारी नागपूर विचारात घेणार नाहीत.

पंचायत समिती-प्रारूप प्रभाग रचना

आदेश

क्रमांक निवडणूक-१-कार्या-३-कावि-२८४-२०१८.—

ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महा. ५ वा) च्या कलम ९(१) अन्वये राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांनी केलेल्या अधिसूचना क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८-प्र.क्र. १२-का. ७, दिनांक १५ मार्च, २०१८ आदेशान्वये त्यांनी नागपूर जिल्हा परिषदेच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाची सभासद संख्या निश्चित केलेली आहे.

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महा. ५वा) च्या कलम १२ चा पोट-कलम (२) अन्वये राज्य निवडणूक आयुक्तांच्या क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८-प्र.क्र.-१२-का. ७, दिनांक १५ मार्च, २०१८ च्या पत्रान्वये त्यांनी **सावनेर** पंचायत समितीच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.—

(१) निवडावयाच्या सदस्यांची एकूण संख्या	..	१२ (बारा)
(२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या.—		
(अ) अनुसूचित जाती	..	०३ (तीन)
(ब) अनुसूचित जमाती	..	०१ (एक)
(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग	..	०३ (तीन)
(३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून) राखून ठेवावयाच्या एकूण जागा.	..	०६ (सहा)
(४) उपरोक्त क्रमांक (३) पैकी वरील क्रमांक (२) मधील (अ), (ब), (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहिल.—		
(अ) अनुसूचित जाती	..	०२ (दोन)
(ब) अनुसूचित जमाती	..	०० (निरंक)
(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग	..	०२ (दोन)
(५) सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या	..	०२ (दोन)

२. त्याअर्थी, आता, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांचेकडील अधिसूचना क्र. क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८-प्र.क्र.-१२-का. ७, दिनांक १५ मार्च, २०१८ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र जिल्हा परिषदा, व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. ५ वा) च्या कलम ५२ पोटकलम (१) खंड (अ) खाली मी, नागपूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी याद्वारे उक्त पंचायत समिती क्षेत्र जितक्या निर्वाचक गणात विभागण्यात येईल त्या निर्वाचक गणांची संख्या व व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करित असून, ज्या निर्वाचक गणामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते निवडणूक विभाग निर्दिष्ट करित आहे.

३. या आदेशाच्या तारखेच्या निकट नंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीचे प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल.

परिशिष्ट-१२ (अ)

अनुसूची

तालुक्याचे नाव	निर्वाचक गणाचा क्रमांक व नाव	निर्वाचक गणाचा समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायतीची नावे	प्रदेशाची व्याप्ती (गाव व इ. ची नावे)	अनु. जाती/अनु. जमाती/ नागरीकांचा मागास वर्ग
(१)	(२)	(३अ)	(३ब)	(४)
सावनेर	२३ बडेगाव	१. बडेगाव, २. सिंदेवानी (बु.), ३. बिचवा, ४. सिरोंजी, ५. सोनपूर, ६. नागलवाडी, ७. सर्रा, ८. रायवाडी ९. टेभूरडोह, १०. खर्डूका, ११. खैरी (ढा.)	१. बडेगाव, २. चारगाव ३. सिंदेवानी बू., ४. सिंदेवानी खू., ५. टेकाडी, ६. बिचवा, ७. सिरोंजी, ८. सुरेवानी, ९. सोनपूर, १०. राजेगाव (पाण्याखाली), ११. नागलवाडी, १२. भोंडेलाल, १३. सर्रा, १४. वरपानी, १५. कोरमेटा, १६. रायवाडी, १७. चौरखेरी, १८. टेभूरडोह, १९. महारकुंड, २०. खर्डूका, २१. पिंपळा री., २२. चारगाव री., २३. खैरी ढा.	नागरिकांचा मागास प्रवर्ग
सावनेर	२४ खुबाळा	१. खुबाळा, २. कोच्छी, ३. गडमी, ४. निमतलाई ५. उमरी (जा), ६. खैरी (प.), ७. हत्तीसर्रा, ८. नांदोरी, ९. किरणापूर, १०. कोथूळणा.	१. खुबाळा, २. हिंणगा, ३. रिसाळा, ४. कोच्छी, ५. गडमी, ६. पेंढरी, ७. हेटीखेडा, ८. मोहगाव (ज.), ९. निमतलाई, १०. कुसूंबी, ११. उमरी जा., १२. बावनगाव, १३. खैरी प., १४. रामडोंगरी, १५. ढकारा, १६. हत्तीसर्रा, १७. आष्टी बू., १८. आष्टी खू., १९. कवठा, २०. जैतगड, २१. नांदोरी, २२. नंदापूर, २३. किरणापूर, २४. वाघोली, २५. कोथूळणा.	सर्वसाधारण

अनुसूची—चालू

(१)	(२)	(३अ)	(३ब)	(४)
सावनेर	२५ वाकोडी	१. वाकोडी २. तिघई ३. गुमगाव, ४. कोदेगाव, ५. बोरुजवाडा, ६. पटकाखेडी, ७. माळेगाव (टा.) ८. गडेगाव, ९. भेंडाळा,	१. वाकोडी, २. डोहनघाट, ३. तिघई ४. गुमगाव, ५. राजना (ह), ६. कोदेगाव, ७. बोरुजवाडा, ८. पटकाखेडी, ९. आंगेवाडा, १०. माळेगाव (टा.), ११. नांदा (खुर्द), १२. गडेगाव, १३. करजघाट, १४. दुधबर्डी, १५. भेंडाळा वार्ड क्र. १, २.	सर्वसाधारण
सावनेर	२६ वाघोडा	१. वाघोडा, २. मंगसा, ३. खुरजगाव, ४. परसोडी, ५. खामगाव, ६. आजनी,	१. वाघोडा, २. उमरी (री.), ३. मंगसा, ४. खुरजगाव, ५. पारडी (री), ६. परसोडी, ७. खानगाव, ८. आजनी, ९. शेरडी, १०. खेडी,	नागरीकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)
सावनेर	२७ केळवद	१. केळवद, २. रामपूरी, ३. पंढरी, ४. खापा (न), ५. नरसाळा, ६. सावंगी, ७. तेलंगखेडी	१. केळवद, २. रामपूरी, ३. पंढरी, ४. खापा (न), ५. पिपळा (भ), ६. नरसाळा, ७. भागेमाहेरी, ८. भोजापूर (री), ९. पोहणा (री.) १०. सावंगी, ११. हेटी (सु.), १२. तेलंगखेडी, १३. जुनेवानी (पाण्याखाली),	अनुसूचित जाती (स्त्री)
सावनेर	२८ नांदगोमुख	१. नांदगोमुख, २. जटामखोरा, ३. खुर्सापार, ४. सावळी (मो.), ५. माळेगाव (जो.), ६. जोगा, ७. जैतपूर, ८. सालई,	१. नांदगोमुख, २. जटामखोरा, ३. रायबासा, ४. बीडजटामखोरा, ५. खुर्सापार, ६. सावळी (मो.), ७. माळेगाव (जो.), ८. खापा (जना.), ९. जोगा, १०. जैतपूर, ११. छत्रापूर, १२. सालई,	सर्वसाधारण (स्त्री)

अनुसूची—चालू

(१)	(२)	(३अ)	(३ब)	(४)
		९. उमरी (भ.), १०. जलालखेडा,	१३. उमरी (भ.), १४. जलालखेडा, १५. बोरगाव (ज.), १६. जाखेवाडा (री.),	
सावनेर	२९ पाटणसावंगी	१. पाटणसावंगी, २. कुसुंबी, ३. ब्रम्हपूरी, ४. इटनगोटी, ५. सिल्लोरी, ६. चांपा, ७. सावरमेंढा,	१. पाटणसावंगी, २. कवडस, ३. बिडकवडस, ४. कुसुंबी, ५. ब्रम्हपूरी, ६. इटनगोटी, ७. बेल्लोरी (खु.) ८. सिल्लोरी, ९. चांपा, १०. सावरमेंढा	अनुसूचित जाती
सावनेर	३० पिपळा (डा.बं.)	१. पिपळा (डा.बं.), २. मानेगाव, ३. टाकळी (भ), ४. गोसेवाडी, ५. ईसापूर, ६. वेलतूर, ७. कोटोडी, ८. वाकी, ९. भेंडाळा,	१. पिपळा (डा.बं.), २. मानेगाव, ३. पंधराखेडी, ४. टाकळी (भ), ५. कोदाडोंगरी, ६. गोसेवाडी, ७. ईसापूर, ८. वेलतूर, ९. कोटोडी, १०. एरणगाव, ११. वाकी, १२. चीचघाट, १३. बीडचिचघाट, १४. भेंडाळा (भेंडाळा वार्ड क्र. ३)	अनुसूचित जाती (स्त्री)
सावनेर	३१ वलनी	१. वलनी, २. दहेगाव, ३. रोहना,	१. वलनी २. दहेगाव, ३. रनाळा, ४. रोहना,	नागरीकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)
सावनेर	३२ सिल्लेवाडा	१. सिल्लेवाडा, २. पोटा (चनकापूर)	१. सिल्लेवाडा, २. चनकापूर वार्ड क्र. ३, ४ ३. पोटा वार्ड क्र. ५.	सर्वसाधारण,
सावनेर	३३ चिचोली	१. चिचोली, २. भानेगाव.	१. चिचोली वार्ड क्र. १, २, ६, २. भानेगाव,	सर्वसाधारण (स्त्री)
सावनेर	३४ चनकापूर	१. पोटा, (चनकापूर) २. चिचोली,	१. चनकापूर वार्ड क्र. १, २, ६, २. चिचोली वार्ड क्र. ३, ४, ५	अनुसूचित जमाती

भाग १-अ (असा.) (ना.वि.पु.) म.शा.रा., अ.क्र. ७०.

नागपूर जिल्हा परिषद

मा. राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडील अधिसूचना क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८-प्र.क्र. १२-का. ७, दिनांक १५ मार्च २०१८ महाराष्ट्र अधिनियम, ५ च्या कलम ५८ पोटकलम (१) खंड (अ) खाली, नागपूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे पारशिवनी पंचायत समिती जितक्या निर्वाचक गणामध्ये विभागण्यात येईल, त्या निर्वाचक गणाची संख्या व त्याची व्याप्ती निश्चित करीत आहे आणि त्या निर्वाचक गणामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी जागा राखून ठेवण्यात येत आहेत. ते निर्वाचक गण आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील, ते निर्वाचक गण दर्शविणा-या आदेशाचा प्रारूप मसुदा प्रसिद्ध करण्यात येत आहे.

२. उक्त आदेशाचा मसुदा याद्वारे पारशिवनी पंचायत समिती क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत असून, सुचना देण्यात येत आहेत की, उक्त आदेशाचा मसुदा दिनांक ७-४-२०१८ नंतर जिल्हाधिकारी नागपूर विचारात घेतील.

३. उक्त आदेशाच्या मसुद्यास, ज्या लोकांच्या काही हरकती असतील, त्यांनी त्या हरकती सकारण जिल्हाधिकारी नागपूर यांच्याकडे दिनांक १३-४-२०१८ किंवा तत्पूर्वी लेखी सादर कराव्यात उक्त तारखेनंतर आलेल्या हरकती जिल्हाधिकारी नागपूर विचारात घेणार नाहीत.

पंचायत समिती - प्रारूप प्रभाग रचना

आदेश

क्रमांक निवडणूक-१-कार्या-३-कावि-२८४-२०१८.—

ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. ५ वा) च्या कलम ९ (१), अन्वये राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांनी केलेल्या अधिसूचना क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८-प्र.क्र. १२-का. ७, दिनांक १५ मार्च, २०१८ आदेशान्वये त्यांनी नागपूर जिल्हा परिषदेच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाची सभासद संख्या निश्चित केलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. ५ वा) च्या कलम १२ चा पोट-कलम (२) अन्वये राज्य निवडणूक आयुक्तांच्या क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८-प्र.क्र. १२-का. ७, दिनांक १५ मार्च, २०१८ च्या पत्रान्वये त्यांनी पारशिवनी पंचायत समितीच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवलेल्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.—

(१) निवडावयाच्या सदस्यांची एकूण संख्या	.. ८ (आठ)
(२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या.—	..
(अ) अनुसूचित जाती	.. ०१ (एक)
(ब) अनुसूचित जमाती	.. ०१ (एक)
(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग	.. ०२ (दोन)
(३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून) राखून ठेवावयाच्या एकूण जागा	.. ०४ (चार)
(४) उपरोक्त क्रमांक (३) पैकी वरील क्रमांक (२) मधील (अ), (ब), (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती, जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालील प्रमाणे राहिल.—	..
(अ) अनुसूचित जाती	.. ०१ (एक)
(ब) अनुसूचित जमाती	.. ०० निरंक
(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग	.. ०१ (एक)
(५) सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या	.. ०२ (दोन)

२. त्याअर्थी, आता, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडील अधिसूचना क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८-प्र.क्र.१२-का.७, दिनांक १५ मार्च, २०१८ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. ५वा) च्या कलम ५२ च्या पोट-कलम (१) खंड (अ) खाली मी, नागपूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी, याद्वारे उक्त पंचायत समिती क्षेत्र जितक्या निर्वाचक गणात विभागण्यात येईल त्या निर्वाचक गणाची संख्या व व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचिमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करित असून ज्या निर्वाचक गणामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील, ते निवडणूक विभाग निर्दिष्ट करित आहे.

३. या आदेशाच्या तारखेनंतर निकट नंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल.

परिशिष्ट-१२ (अ)

अनुसूची

तालुक्याचे नांव	निर्वाचक गणाचा क्रमांक व नाव	प्रदेशाची व्याप्ती		अनु.जाती/अनु. जमाती नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व स्त्रियांकरिता राखीव जागा
(१)	(२)	निर्वाचक गणाचा समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायतीची नावे (३अ)	ग्रामपंचायतीच्या मर्यादेत समाविष्ट असलेले क्षेत्र (गाव व इ. ची नावे) (३ब)	(४)
पारशिवनी	३५ चारगाव	१. कोलीतमारा, २. ढवळापूर, ३. निंबा, ४. सावळी, ५. सालई (मोकासा), ६. सुवधरा, ७. चारगाव, ८. पालासावळी, ९. टेकाडी (वन).	१. कोलीतमारा, २. किरंगी सर्रा, ३. सूरेरा, ४. घाटपेंढरी, ५. कुकडा रिठी ६. महकेपार ७. ढवळापूर, ८. घाटकुकडा, ९. सनरहर, १०. बन्नेरा, ११. सावंगी, १२. निंबा, १३. कुसूमधरा, १४. सकरला. १५. सावळी, १६ मोगरा, १७ महादूला, १८. चिचोली, १९. सालई मोकासा, २०. सुवधरा, २१. मकरधोकडा, २२. सिलादेवी, २३ अंबाझरी, २४. गारगोटी रिठी, २५. पारडी रिठी, २६. सालेघाट, २७. पठार रिठी, २८. चारगाव, २९. आवळेघाट, ३०. बच्छेरा, ३१. भिवगड रिठी, ३२. पालासावळी, ३३. कालभैरव, ३४. परसोडी पेठ, ३५. कोंडासावळी, ३६. रंगारी रिठी, ३७. टेकाडी वन, ३८. कान्हादेवी.	नागरिकांचा मागास प्रवर्ग
पारशिवनी	३६ माहुली	१. भागीमहारी, २. नवेगाव खैरी, ३. उमरी (पाली), ४. माहुली, ५. सालई (माहुली), ६. आमगाव, ७. बिटोली,	१. भागीमहारी, २. पेंढरी, ३. नवेगाव, ४. घाटखैरी, ५. कामठी रिठी, ६. नेऊरवाळा, ७. बोरबन रिठी, ८. देवळी रिठी, ९. बजरकुंड रिठी, १०. गोरखपुर रिठी, ११. उमरी, १२. लोहारा रिठी, १३. घुकशी, १४. पाली, १५. माहुली, १६. काळापाठा, १७. गुंदरी पंडे, १८. चिचभुवन, १९. सालई माहुली, २० आमगाव, २१. बाबुरवाडा, २२. सुगणाबोडी रिठी, २३ झुंडाखैरी रिठी, २४. बिटोली, २५ भूलेवाडी,	सर्वसाधारण

अनुसूची—चालू

(१)	(२)	(३अ)	(३ब)	(४)
पारशिवनी	३७ करंभाड	१. दहेगाव (जोशी), २. करंभाड, ३. इटगाव, ४. पारडी, ५. गुंढरी (वांढे), ६. तामसवाडी, ७. हिंणगा (बारा), ८. खंडाळा (म.).	१. दहेगाव जोशी, २. करंभाड, ३. इटगाव, ४. दिगलवाडी, ५. पारडी, ६. गुंढरी वांढे, ७. सोनेगाव, ८. तामसवाडी, ९. हिंणगा बारा, १०. सिंगोरी, ११. खंडाळा म.	अनुसूचित जमाती
पारशिवनी	३८ नयाकुंड	१. पालोरा. २. पिपळा, ३. वाघोडा, ४. गवणा, ५. खंडाळा (डू.), ६. नयाकुंड, ७. मेहंदी, ८. बखारी. ९. नांदगाव, १०. घाटरोहणा, ११. डोरली,	१. पालोरा. २. पिपळा, ३. परसोडी, ४. वाघोडा, ५. गवणा, ६. गरंडा, ७. खंडाळा डूमरी, ८. नयाकुंड, ९. मेहंदी, १०. बखारी. ११. नांदगाव, १२. घाटरोहणा, १३. एसंबा, १४. डोरली, १५. साहोली.	सर्वसाधारण (स्त्री)
पारशिवनी	३९ गोंडेगाव	१. साटक, २. डूमरी (कला) ३. केरडी, ४. आमडी, ५. वराडा, ६. गोंडेगाव,	१. साटक, २. डूमरी कला, ३. केरडी, ४. डूमरी खूर्द, ५. आमडी, ६. हिवरी, ७. वराडा, ८. चांम्पा रिटी, ९. वाघोली, १०. गोंडेगाव,	सर्वसाधारण (स्त्री)
पारशिवनी	४० बनपूरी	१. बनपूरी, २. निमखेडा, ३. खेडी, ४. बोरडा (ग), ५. खंडाळा (घ.) ६. निलज, ७. बोरी (सिं.)	१. बनपूरी, २. भागी रिटी, ३. बेलडोंगरी, ४. निमखेडा, ५. तेलंगखेडी, ६. पांजरा रिटी, ७. खेडी, ८. बोरी राणी, ९. बोरडा गणेशी, १०. खंडाळा (घ.). ११. हिवरा (गहू), १२. निलज, १३. बोरी (सिंगारी), १४. सिंगारदिप,	सर्वसाधारण
पारशिवनी	४१ टेकाडी	१. टेकाडी (को.ख.).	१. टेकाडी को.ख.	अनुसूचित जाती (स्त्री)
पारशिवनी	४२ कांद्री	१. कांद्री, २. जुनिकामटी	१. कांद्री, २. जुनिकामटी	नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)

भाग १-अ (असा.) (ना.वि.पु.) म.शा.रा., अ.क्र. ७१.

नागपूर जिल्हा परिषद

मा. राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडील अधिसूचना क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८-प्र.क्र. १२-का. ७, दिनांक १५ मार्च २०१८ महाराष्ट्र अधिनियम, ५ च्या कलम ५८ पोटकलम (१) खंड (अ) खाली, नागपूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे **रामटेक** पंचायत समिती जितक्या निर्वाचक गणामध्ये विभागण्यात येईल, त्या निर्वाचक गणाची संख्या व त्याची व्याप्ती निश्चित करीत आहे आणि त्या निर्वाचक गणामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी जागा राखून ठेवण्यात येत आहेत. ते निर्वाचक गण आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील, ते निर्वाचक गण दर्शविणा-या आदेशाचा प्रारूप मसुदा प्रसिद्ध करण्यात येत आहे.

२. उक्त आदेशाचा मसुदा याद्वारे **रामटेक** पंचायत समिती क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत असून, सुचना देण्यात येत आहेत की, उक्त आदेशाचा मसुदा दिनांक ७-४-२०१८ नंतर जिल्हाधिकारी नागपूर विचारात घेतील.

३. उक्त आदेशाच्या मसुद्यास, ज्या लोकांच्या काही हरकती असतील, त्यांनी त्या हरकती सकारण जिल्हाधिकारी नागपूर यांच्याकडे दिनांक १३-४-२०१८ किंवा तत्पूर्वी लेखी सादर कराव्यात उक्त तारखेनंतर आलेल्या हरकती जिल्हाधिकारी नागपूर विचारात घेणार नाहीत.

पंचायत समिती - प्रारूप प्रभाग रचना

आदेश

क्रमांक निवडणूक-१-कार्या-३-कावि-२८४-२०१८.—

ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. ५ वा) च्या कलम ९ (१), अन्वये राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांनी केलेल्या अधिसूचना क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८-प्र.क्र. १२-का. ७, दिनांक १५ मार्च, २०१८ आदेशान्वये त्यांनी नागपूर जिल्हा परिषदेच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाची सभासद संख्या निश्चित केलेली आहे ;

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. ५ वा) च्या कलम १२ चा पोट-कलम (२) अन्वये राज्य निवडणूक आयुक्तांच्या क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८-प्र.क्र.१२-का. ७, दिनांक १५ मार्च, २०१८ च्या पत्रान्वये त्यांनी रामटेक पंचायत समितीच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवलेल्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.—

(१) निवडावयाच्या सदस्यांची एकूण संख्या	.. १० (दहा)
(२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या.—	..
(अ) अनुसूचित जाती	.. ०१ (एक)
(ब) अनुसूचित जमाती	.. ०४ (चार)
(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग	.. ०३ (तीन)
(३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून) राखून ठेवावयाच्या एकूण जागा	.. ०५ (पाच)
(४) उपरोक्त क्रमांक (३) पैकी वरील क्रमांक (२) मधील (अ), (ब), (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती, जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालील प्रमाणे राहिल.—	
(अ) अनुसूचित जाती	.. ०१ (एक)
(ब) अनुसूचित जमाती	.. ०२ (दोन)
(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग	.. ०२ (दोन)
(५) सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या	.. ०० (निरंक)

२. त्याअर्थी, आता, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडील अधिसूचना क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८-प्र.क्र.१२-का.७, दिनांक १५ मार्च, २०१८ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. ५वा) च्या कलम ५२ च्या पोट-कलम (१) खंड (अ) खाली मी, नागपूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी, याद्वारे उक्त पंचायत समिती क्षेत्र जितक्या निर्वाचक गणात विभागण्यात येईल त्या निर्वाचक गणाची संख्या व व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचिमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करित असून ज्या निर्वाचक गणामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील, ते निवडणूक विभाग निर्दिष्ट करित आहे.

३. या आदेशाच्या तारखेनंतर निकट नंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल.

परिशिष्ट-१२ (अ)

अनुसूची

तालुक्याचे नांव	निर्वाचक गणाचा क्रमांक व नाव	निर्वाचक गणाचा समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायतीची नावे	प्रदेशाची व्याप्ती	अनु.जाती/अनु. जमाती नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व स्त्रियांकरिता राखीव जागा
(१)	(२)	(३अ)	(३ब)	(४)
रामटेक	४३ पथरई	१. बांद्रा, २. डोंगरताल, ३. पिपरीया, ४. दाहोदा, ५. पथरई.	१. बांद्रा, २. गर्गा, ३. खुर्सापार, ४. डोंगरताल, ५. कडबीखेडा, ६. कामठी, ७. सावरा, उसरीपार, ९. बखारी रिठी. १०. पिपरीया, ११. सालई, १२. खापा, १३. फुलझरी वन, १४. सिल्लारी, १५. वाघोलि रिठी, १६. तोतलाडोह, १७. दाहोदा, १८. घोटी, १९. जमुनिया, २०. टुयापार, २१. मोहगाव रिठी, २२. पथरई, २३. अंबाझरी, २४. शहापूर, २५. हिवरा.	अनुसूचित जमाती (स्त्री)
रामटेक	४४ वडम्बा	१. करवाही, २. पिंडकापार (लोधा), ३. वडम्बा (मालगुजारी), ४. बेलदा, ५. खनोरा,	१. करवाही, २. मानेगाव टेक, ३. छवारी, ४. दुलारा, ५. पिंडकापार, ६. लोधा, ७. मुरझड, ८. सितापार, ९. करजघाट रिठी, १०. वडम्बा माल, ११. वडम्बा रैयत, १२. टुयापार, १३. जूनेवानी, १४. नवेगाव, १५. उमरी, १६. खिरसाडी रिठी, १७. बेलदा, १८. गोरेघाट, १९. नवेगाव खुर्द, २०. खनोरा, २१. लाखापूर, २२. अकोला,	सर्वसाधारण
रामटेक	४५ बोथिया (पालोरा)	१. देवलापार, २. कटटा, ३. बोथिया (पालोरा),	१. देवलापार, २. झीजेरीया, ३. कटटा, ४. सिंदवानी, ५. खिडकी, ६. पेंढरी, ७. बोथिया पालोरा, ८. चोरबाहूली वन, ९. सितापूर, १०. मौदी, ११. पवनी वन, १२. पवनी, १३. चारगाव, १४. सावंगी, १५. खरपडा.	अनुसूचित जमाती
रामटेक	४६ उमरी	१. वरघाट, २. हिवरा (बाजारा), ३. सालई, ४. टांगला,	१. वरघाट, २. मानेगाव, ३. सौदनी, ४. हिवरा (बाजार), ५. फुलझरी, ६. सालई, ७. घोटी, ८. रमजान, ९. टांगला, १०. चिकनापूर,	नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)

अनुसूची—चालू

(१)	(२)	(३अ)	(३ब)	(४)
		५. पुसदा पुनर्वसन क्र.१ ६. पुसदा पुनर्वसन क्र.२ ७. उमरी, ८. मुसेवाडी.	११. पुसदा पुनर्वसन क्र.१, १२. पुसदा पुनर्वसन क्र.२, १३. उमरी, १४. मांगली, १५. महारपेठ रि., १६. चिचदा, १७. गुडेगाव, १८. मुसेवाडी.	
रामटेक	४७ कांद्री	१. खुमारी, २. बोरडा, ३. कांद्री	१. खुमारी, २. चोरबाहूली, ३. भोंदेवाडा, ४. बोरडा, ५. सराखा, ६. छत्रापूर, ७. देवळी, ८. कांद्री, ९. बोंद्री, १०. हिवरा बेंडे.	अनुसूचित जमाती (स्त्री)
रामटेक	४८ सोनेघाट	१. डोंगरी, २. सोनेघाट, ३. भिलेवाडा, ४. पिंडकापार, ५. मांद्री, ६. पंचाळा (खु.), ७. नवरगाव	१. डोंगरी, २. चोरखुमारी, ३. मुकनापूर, ४. सोनेघाट, ५. चौगान, ६. कवडक, ७. नवेगांव, ८. पिपरीया रि., ९. रामपूरी, १०. भिलेवाडा, ११. पिंडकापार, १२. सोनपूर, १३. नहावी, १४. महाराजपूर, १५. केळापूर रि, १६. मांद्री, १७. मानेगाव, १८. मुरडा, १९. पंचाळा खु., २०. पंचाळा बू., २१. गुगुलडोह, २२. नवरगाव, २३. संग्रामपूर, २४. शिरपूर, २५. आमगाव, २६. खिडसी रिठी.	अनुसूचित जमाती
रामटेक	४९ मनसर	१. मनसर, २. पटगोवारी, ३. खैरी (बिजेवाडा).	१. मनसर, २. पटगोवारी, ३. हेटिटोला, ४. खैरी, ५. बिजेवाडा, ६. चारगाव.	नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)
रामटेक	५० सितलवाडी	१. सितलवाडी, २. हिवरा (हिवरी), ३. मानापूर, ४. चिंचाळा,	१. सितलवाडी, २. परसोडा, ३. हिवरा (हिवरी), ४. मानापूर, ५. कवलापूर, ६. भोजापूर, ७. दुधाळा रि., ८. शिवनी रि., ९. चिंचाळा, १०. हमलापूरी, ११. चाकुर्डा रि., १२. नवेगाव रि., १३. पाचपावली रि., १४. देवळा रि.	सर्वसाधारण
रामटेक	५१ नगरधन	१. नगरधन, २. आजनी, ३. लोहडोंगरी, ४. काचुरवाही.	१. नगरधन, २. आजनी, ३. लोहडोंगरी, ४. हातोडी, ५. काचुरवाही, ६. खोडगाव, ७. मिन्सी रिठी.	नागरिकांचा मागास प्रवर्ग
रामटेक	५२ भंडारबोडी	१. किरणापूर, २. बोरी, ३. आसोली, ४. महादुला, ५. भंडारबोडी, ६. शिवनी (भोंडकी).	१. किरणापूर, २. वडेगाव, ३. चोखाळा, ४. बोरी, ५. मसला, ६. खंडाळा खुर्द, ७. आसोली, ८. महादुला, ९. घोटी, १०. लोहारा, ११. भंडारबोडी, १२. सालईमेटा, १३. हसापूर, १४. शिवनी भोंडकी, १५. किरणापूर.	अनुसूचित जाती (स्त्री)

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. ७२.

नागपूर जिल्हा परिषद

मा. राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडील अधिसूचना क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८-प्र.क्र.१२-का.७, दिनांक १५ मार्च, २०१८ महाराष्ट्र अधिनियम, ५ च्या कलम ५८ पोटकलम (१) खंड (अ) खाली नागपूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे **मौदा** पंचायत समिती जितक्या निर्वाचक गणामध्ये विभागण्यात येईल, त्या निर्वाचक गणाची संख्या व त्याची व्याप्ती निश्चित करीत आहे आणि त्या निर्वाचक गणामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांकरिता जागा राखून ठेवण्यात येत आहेत. ते निर्वाचक गण आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील, ते निर्वाचक गण दर्शविणा-या आदेशाचा प्रारूप मसुदा प्रसिद्ध करण्यात येत आहे.

२. उक्त आदेशाचा मसुदा याद्वारे **मौदा** पंचायत समिती क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत असून, सूचना देण्यात येत आहेत की, उक्त आदेशाचा मसुदा दिनांक ०७-०४-२०१८ नंतर जिल्हाधिकारी नागपूर विचारात घेतील.

३. उक्त आदेशाच्या मसुद्यास, ज्या लोकांच्या काही हरकती असतील, त्यांनी त्या हरकती सकारण जिल्हाधिकारी, नागपूर यांच्याकडे दिनांक १३-०४-२०१८ किंवा तत्पूर्वी लेखी सादर कराव्यात, उक्त तारखेनंतर आलेल्या हरकती जिल्हाधिकारी, नागपूर विचारात घेणार नाहीत.

पंचायत समिती-प्रारूप प्रभाग रचना

आदेश

क्रमांक निवडणूक-१-कार्या-३-कावि-२८४-२०१८.—

ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महा. ५ वा) च्या कलम ९(१) अन्वये राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांनी केलेल्या अधिसूचना क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८-प्र.क्र.१२-का.७, दिनांक १५ मार्च, २०१८ आदेशान्वये त्यांनी नागपूर जिल्हा परिषदेच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाची सभासद संख्या निश्चित केलेली आहे.

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महा.५ वा) च्या कलम १२ चा पोटकलम (२) अन्वये राज्य निवडणूक आयुक्तांच्या क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८-प्र.क्र.१२-का.७, दिनांक १५ मार्च, २०१८ च्या पत्रान्वये त्यांनी **मौदा** पंचायत समितीच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवलेल्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.

(१) निवडावयाच्या सदस्यांची एकूण संख्या	०८ (आठ)
(२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या	
(अ) अनुसूचित जाती	०१ (एक)
(ब) अनुसूचित जमाती	०१ (एक)
(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग	०२ (दोन)
(३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून) राखून ठेवावयाच्या एकूण जागा	०४ (चार)
(४) उपरोक्त क्रमांक (३) पैकी वरील क्रमांक (२) मधील (अ), (ब), (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती, जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहिल :—	
(अ) अनुसूचित जाती	०० (निरंक)
(ब) अनुसूचित जमाती	०० (निरंक)
(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग	०१ (एक)
(५) सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या	०३ (तीन)

२. त्याअर्थी, आता, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडील अधिसूचना क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८-प्र.क्र.१२-का.७, दिनांक १५ मार्च, २०१८ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महा. ५ वा) च्या कलम ५२ पोटकलम (१) खंड (अ) खाली मी, नागपूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी याद्वारे उक्त पंचायत समिती क्षेत्र जितक्या निर्वाचक गणात विभागण्यात येईल त्या निर्वाचक गणांची संख्या व व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करित असून, ज्या निर्वाचक गणामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील, ते निवडणूक विभाग निर्दिष्ट करित आहे.

३. या आदेशाच्या तारखेच्या निकट नंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल.

परिशिष्ट-१२(अ)

अनुसूची

तालुक्याचे नाव	निर्वाचक गणाचा क्रमांक व नाव	निर्वाचक गणाचा समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायतीचे नावे	प्रदेशाची व्याप्ती ग्रामपंचायतीच्या मर्यादेत समाविष्ट असलेले क्षेत्र (गाव व इ. ची नावे)	अनु. जाती/अनु. जमाती/ नागरीकांचा मागास वर्ग प्रवर्ग व स्त्रियांकरीता राखीव जागा
(१)	(२)	(३अ)	(३ब)	(४)
मौदा	५३ अरोली	१. अरोली, २. बेरडेपार, ३. भांडेवाडी, ४. इंदोरा ५. नांदगांव, ६. खरडा, ७. राजोली, ८. पारडीकला, ९. धर्मापूरी,	१. अरोली, २. बेरडेपार, ३. खंडाळा गु., ४. भांडेवाडी, ५. सावंगी, ६. मेटाशिवाडौली, ७. खापरखेडा जं., ८. इंदोरा, ९. इंदोरा रिठी, १०. तोंडली रिठी, ११. नांदगाव, १२. खरडा, १३. राजोली, १४. पारडीकला, १५. कारगांव रिठी, १६. खापरखेडा तेली, १७. पार्डीखुर्द, १८. धर्मापूरी, १९. नवरगांव, २०. वाधोली रिठी, २१. इजनी,	सर्वसाधारण (स्त्री)
मौदा	५४ कोंदामेंढी,	१. कोंदामेंढी, २. अडेगांव, ३. बोरी घि., ४. धानोली, ५. तोंडली, ६. वाकेश्वर ७. तांडा, ८. सिरसोली, ९. पिंपळगांव, १०. महालगांव,	१. कोंदामेंढी, २. अडेगांव, ३. कथलाबोडी, ४. बोरी घी., ५. बाघबोडी, ६. धानोली, ७. तोंडली, ८. खिडकी, ९. सुकळी, १०. वाकेश्वर, ११. तांडा, १२. श्रीखंडा, १३. सिरसोली, १४. वायगांव, १५. पिंपळगांव, १६. मुरमाडी, १७. महालगांव,	सर्वसाधारण (स्त्री)
मौदा	५५ खात	१. खात, २. रेवराल, ३. मोरगांव, ४. घोटमुंदरी, ५. आदासा, ६. पिपरी,	१. खात, २. रेवराल, ३. मोरगांव, ४. देवमुंदरी, ५. घोटमुंदरी, ६. ढोलमारा, ७. आष्टी, ८. आदासा, ९. पांजरा, १०. हिवरा, ११. शिवनी, १२. पिपरी, १३. चारभा, १४. खंडाळा पि.	नागरीकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३अ)	(३ब)	(४)
मौदा	५६ निमखेडा	१. निमखेडा, २. विरशी, ३. धनी, ४. भेंडाळा, ५. मांगलीतेली, ६. आजनगांव, ७. धामनगांव, ८. लापका.	१. निमखेडा, २. विरशी, ३. धनी, ४. भेंडाळा, ५. मांगली गोसाई, ६. मांगलीतेली, ७. भोकारा, ८. आजनगांव, ९. ईसापूर, १०. धामनगांव, ११. कुंभारी, १२. लापका, १३. नवेगांव, कोराड.	अनुसूचित जाती
मौदा	५७ तारसा	१. तारसा, २. बाबदेव, ३. नानादेवी, ४. नरसाळा, ५. गांगनेर, ६. खंडाळा, ७. सालवा, ८. एसंबा.	१. तारसा, २. बाबदेव, ३. मांगलीचांदे, ४. सावरगांव ५. नानादेव, ६. राहाडी, ७. डहाळी, ८. किरणापूर, ९. नरसाळा, १०. सिंगोरी, ११. कोपरा, १२. कुंभापूर, १३. गांगनेर, १४. हिवरा, १५. खंडाळा, १६. सालवा, १७. खोपडी, १८. एसंबा.	सर्वसाधारण
मौदा	५८ चाचेर	१. चाचेर, २. नंदापूरी, ३. निसतखेडा, ४. नेरला, ५. दुधाळा, ६. आष्टी, ७. तुमान, ८. बानोर.	१. चाचेर, २. नंदापूरी, ३. निसतखेडा, ४. नेरला, ५. दुधाळा, ६. बारशी, ७. आष्टी, ८. नवेगांव, ९. तुमान, १०. तरोडी, ११. खापरखेडा कि., १२. बानोर, १३. हिंगणा.	अनुसूचित जमाती
मौदा	५९ धानला	१. धानला, २. निहारवानी, ३. दहेगांव, ४. चिचोली, ५. बोरगांव, ६. मारोडी,	१. धानला, २. निहारवानी, ३. चिखलाबोडी, ४. दहेगांव, ५. भोवरी, ६. भामेवाडी रिटी, ७. चिचोली, ८. बोरगांव, ९. महादूला, १०. मारोडी, १०. सिंगोरी.	नागरीकांचा मागास प्रवर्ग
मौदा	६० चिरव्हा	१. चिरव्हा, २. गोवरी, ३. मोहाडी, ४. पानमारा, ५. पावडदौना, ६. माथनी, ७. झुल्लर.	१. चिरव्हा, २. गोवरी, ३. मोहाडी, ४. नांदगांव, ५. वढणा, ६. पानमारा, ७. कोटगांव, ८. बोरगांव रिटी, ९. पावडदौना, १०. वांजरा, ११. मोहखेडी, १२. माथनी, १३. झुल्लर, १४. सुकडी, १५. चेहडी.	सर्वसाधारण (स्त्री)

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु.), म. शा. रा., अ. क्र. ७३.

नागपूर जिल्हा परिषद

मा. राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडील अधिसूचना क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८-प्र.क्र.१२-का.७, दिनांक १५ मार्च, २०१८ महाराष्ट्र अधिनियम, ५ च्या कलम ५८ पोटकलम (१) खंड (अ) खाली नागपूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे **कामठी** पंचायत समिती जितक्या निर्वाचक गणामध्ये विभागण्यात येईल, त्या निर्वाचक गणाची संख्या व त्याची व्याप्ती निश्चित करीत आहे आणि त्या निर्वाचक गणामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांकरिता जागा राखून ठेवण्यात येत आहेत. ते निर्वाचक गण आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील, ते निर्वाचक गण दर्शविणा-या आदेशाचा प्रारूप मसुदा प्रसिद्ध करण्यात येत आहे.

२. उक्त आदेशाचा मसुदा याद्वारे **कामठी** पंचायत समिती क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत असून, सूचना देण्यात येत आहेत की, उक्त आदेशाचा मसुदा दिनांक ०७-०४-२०१८ नंतर जिल्हाधिकारी नागपूर विचारात घेतील.

३. उक्त आदेशाच्या मसुद्यास, ज्या लोकांच्या काही हरकती असतील, त्यांनी त्या हरकती सकारण जिल्हाधिकारी, नागपूर यांच्याकडे दिनांक १३-०४-२०१८ किंवा तत्पूर्वी लेखी सादर कराव्यात, उक्त तारखेनंतर आलेल्या हरकती जिल्हाधिकारी, नागपूर विचारात घेणार नाहीत.

पंचायत समिती-प्रारूप प्रभाग रचना

आदेश

क्रमांक निवडणूक-१-कार्या-३-कावि-२८४-२०१८.—

ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महा. ५ वा) च्या कलम ९(१) अन्वये राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांनी केलेल्या अधिसूचना क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८-प्र.क्र.१२-का.७, दिनांक १५ मार्च, २०१८ आदेशान्वये त्यांनी नागपूर जिल्हा परिषदेच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाची सभासद संख्या निश्चित केलेली आहे.

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महा.५ वा) च्या कलम १२ च्या पोटकलम (२) अन्वये राज्य निवडणूक आयुक्तांच्या क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८-प्र.क्र.१२-का.७, दिनांक १५ मार्च, २०१८ च्या पत्रान्वये त्यांनी **कामठी** पंचायत समितीच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवलेल्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.

(१) निवडावयाच्या सदस्यांची एकूण संख्या ०८ (आठ)

(२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या

(अ) अनुसूचित जाती ०१ (एक)

(ब) अनुसूचित जमाती ०० (निरंक)

(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ०२ (दोन)

(३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून) राखून ठेवावयाच्या एकूण जागा ०४ (चार)

- (४) उपरोक्त क्रमांक (३) पैकी वरील क्रमांक (२) मधील (अ), (ब), (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती, जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहिल :—

(अ) अनुसूचित जाती	०० (निरंक)
(ब) अनुसूचित जमाती	०० (निरंक)
(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग	०१ (एक)

- (५) सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या ०३ (तीन)

२. त्याअर्थी, आता, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडील अधिसूचना क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८-प्र.क्र.१२-का.७, दिनांक १५ मार्च, २०१८ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महा. ५ वा) च्या कलम ५२ पोटकलम (१) खंड (अ) खाली मी, नागपूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी याद्वारे उक्त पंचायत समिती क्षेत्र जितक्या निर्वाचक गणात विभागण्यात येईल त्या निर्वाचक गणांची संख्या व व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असून, ज्या निर्वाचक गणामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील, ते निवडणूक विभाग निर्दिष्ट करीत आहे.

३. या आदेशाच्या तारखेच्या निकट नंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल.

परिशिष्ट-१२(अ)

अनुसूची

तालुक्याचे नाव	निर्वाचक गणाचा क्रमांक व नाव	निर्वाचक गणाचा समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायतीची नावे	प्रदेशाची व्याप्ती ग्रामपंचायतीच्या मर्यादेत समाविष्ट असलेले क्षेत्र (गाव व इ. ची नावे)	अनु. जाती/अनु. जमाती/ नागरीकांचा मागास वर्ग प्रवर्ग व स्त्रियांकरीता राखीव जागा
(१)	(२)	(३अ)	(३ब)	(४)
कामठी	६१ कोराडी	१. कोराडी, २. लोणखैरी, ३. गुमथी, ४. खापा, ५. बाभुळखेडा,	१. कोराडी, २. खापरीखेडा, ३. पांजरा, ४. लोणखैरी, ५. नांदा, ३. गुमथी, ७. खापा, ८. बाभुळखेडा, ९. चिचोली, १०. तांदूळवाणी.	सर्वसाधारण
कामठी	६२ कवठा	१. कवठा, २. खसाळा, ३. सुरादेवी, ४. बिना, ५. वारेगांव, ६. खैरी.	१. कवठा, २. म्हसाळा, ३. खसाळा, ४. सुरादेवी, ५. बिना, ६. वारेगांव, ७. बिडबिना, ८. खैरी.	अनुसूचित जाती

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३अ)	(३ब)	(४)
कामटी	६३ येरखेडा	१. येरखेडा,	१. येरखेडा	सर्वसाधारण (स्त्री)
कामटी	६४ भिलगांव,	१. भिलगांव, २. रनाळा, ३. घोरपड, ४. आजनी.	१. भिलगांव, २. रनाळा, ३. घोरपड, ४. शिरपूर, ५. आजनी.	सर्वसाधारण (स्त्री)
कामटी	६५ गुमथळा	१. गुमथळा, २. गादा, ३. नेरी, ४. सोनेगांव राजा, ५. पावणगाव, ६. भोवरी, ७. आवढी, ८. लिहीगाव,	१. गुमथळा, २. गादा, ३. नेरी, ४. उनगांव ५. सोनेगांव राजा, ६. पावणगाव, ७. धारगाव. ८. भोवरी, ९. आवढी, १०. लिहीगाव.	सर्वसाधारण (स्त्री)
कामटी	६६ महालगांव	१. महालगांव, २. कढोली, ३. दिघोरी (बू.), ४. गारला, ५. परसाळ, ६. उमरी, ७. कापसी (बू.),	१. महालगांव, २. आसोली, ३. कढोली, ४. दिघोरी (बू.), ५. गारला, ६. सावळी, ७. परसाळ, ८. उमरी, ९. सेलू, १०. एकडी, ११. कापसी (बू.), १२. पोवारी रि.	नागरीकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)
कामटी	६७ वडोदा	१. वडोदा, २. भूगांव, ३. भामेवाडा, ४. केसोरी, ५. जाखेगाव, ६. चिकना, ७. नान्हा,	१. वडोदा, २. भूगाव, ३. निन्हाई रि., ४. भामेवाडा, ५. असलवाडा, ६. केसोरी, ७. अंबाडी, ८. जाखेगाव, ९. चिकना, १०. बोरगांव, ११. नान्हा, १२. मांगली, १३. रानमांगली.	नागरीकांचा मागास प्रवर्ग
कामटी	६८ बिडगाव	१. बिडगाव, २. तरोडी (बू.), ३. खेडी, ४. टेमसना, ५. आडका, ६. केम, ७. शिवनी, ८. चिखली, ९. वरंभा.	१. बिडगाव, २. तरोडी खु., ३. तरोडी बू., ४. खेडी, ५. पांढुर्णा, ६. पांढरकवडा, ७. टेमसना, ८. परसोडी, ९. कुसूंबी, १०. आडका, ११. केम, १२. शिवनी, १३. चिखली, १४. निंबा, १५. वरंभा, १६. झरप, १७. नेरला.	सर्वसाधारण

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु), म. शा. रा., अ. क्र. ७४.

नागपूर जिल्हा परिषद

मा. राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांचेकडील अधिसूचना क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१८/प्र.क्र.१२/का-७, दिनांक १५ मार्च २०१८ महाराष्ट्र अधिनियम, ५ च्या कलम ५८ पोट-कलम (१) खंड (अ) खाली नागपूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे **नागपूर ग्रामीण** पंचायत समिती जितक्या निर्वाचक गणामध्ये विभागण्यात येईल त्या निर्वाचक गणाची संख्या व त्याची व्याप्ती निश्चित करीत आहे. आणि त्या निर्वाचक गणामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरीकांचा मागासवर्ग व प्रवर्ग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांकरिता जागा राखून ठेवण्यात येत आहेत. ते निर्वाचक गण आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते निर्वाचक गण दर्शविणा-या आदेशाचा प्रारूप मसुदा प्रसिद्ध करण्यात येत आहे.

२. उक्त आदेशाचा मसुदा याद्वारे नागपूर ग्रामीण पंचायत समिती क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत असून, सूचना देण्यात येत आहेत की, उक्त आदेशाचा मसुदा दिनांक ७ एप्रिल २०१८ नंतर जिल्हाधिकारी नागपूर विचारात घेतील.

३. उक्त आदेशाच्या मसुद्यास, ज्या लोकांच्या काही हरकती असतील, त्यांनी त्या हरकती सकारण जिल्हाधिकारी, नागपूर यांच्याकडे दिनांक १३ एप्रिल २०१८ किंवा तत्पूर्वी लेखी सादर कराव्यात. उक्त तारखेनंतर आलेल्या हरकती जिल्हाधिकारी, नागपूर विचारात घेणार नाहीत.

पंचायत समिती प्रारूप प्रभाग रचना

आदेश

क्रमांक निवडणूक-१-कार्या-३-कावि-२८४-२०१८.—

ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महा. अधिनियम, ५ वा) च्या कलम ९ (१) अन्वये राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांनी केलेल्या अधिसूचना क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१८/प्र.क्र.१२/का-७, दिनांक १५ मार्च २०१८ आदेशान्वये त्यांनी नागपूर जिल्हा परिषदेच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाची सभासद संख्या निश्चित केली आहे.

आणि, ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. ५ वा) च्या कलम १२ चा पोट-कलम (२) अन्वये राज्य निवडणूक आयुक्तांच्या क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१८/प्र.क्र.१२/का-७, दिनांक १५ मार्च २०१८ च्या पत्रान्वये त्यांनी **नागपूर ग्रामीण** पंचायत समितीच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.

(१) निवडावयाच्या सभासदांची एकूण संख्या.	१४ (चौदा)
(२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या	
(अ) अनुसूचित जाती	०३ (तीन)
(ब) अनुसूचित जमाती	०१ (एक)
(क) नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग	०४ (चार)
(३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून)	०७ (सात)
(४) उपरोक्त क्रमांक ३ पैकी वरील क्रमांक २ मधील (अ), (ब), आणि (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहिल :	
(अ) अनुसूचित जाती	०२ (दोन)
(ब) अनुसूचित जमाती	०१ (एक)
(क) नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग	०२ (दोन)
(५) सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या	०२ (दोन)

२. त्याअर्थी, आता, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांचेकडील अधिसूचना क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१८/प्र.क्र.१२/का-७, दिनांक १५ मार्च २०१८ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. ५ वा) च्या कलम ५२ पोट-कलम (१) खंड (अ) खाली मी, नागपूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी याद्वारे उक्त पंचायत समिती क्षेत्र जितक्या निर्वाचक गणात विभागण्यात येईल त्या निर्वाचक गणांची संख्या व व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करित असून ज्या निर्वाचक गणामध्ये (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते निवडणूक विभाग निर्दिष्ट करित आहे.

३. या आदेशाच्या तारखेच्या निकट नंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल.

परिशिष्ट-१२ (अ)

अनुसूची

तालुक्याचे नाव	निर्वाचक गणाचा क्रमांक	प्रदेशाची व्याप्ती		अनु. जाती/अनु. जमाती
(१)	(२)	निर्वाचक गणाचा समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायतीची नावे (३ अ)	ग्रामपंचायतीच्या मर्यादेत समाविष्ट असलेले क्षेत्र (गाव व इ. ची नावे) (३ ब)	नागरीकांचा मागास वर्ग प्रवर्ग व स्त्रियांकरिता राखीव जागा (४)
नागपूर ग्रामिण	६९ भोकारा	१. वलनी, २. ब्राम्हणवाडी, ३. बैलवाडा, ४. गुमथळा, ५. घोगली, ६. लोणारा, ७. भरतवाडा, ८. भोकारा.	१. वलनी २. ब्राम्हणवाडा, ३. बैलवाडा, ४. गुमथळा, ५. घोगली, ६. लोणारा, ७. चक्कीखापा, ८. भरतवाडा, ९. भोकारा.	अनुसूचित जाती (स्त्री)
नागपूर ग्रामिण	७० गोधनी (रेल्वे)	१. फेटरी, २. गोधनी (रेल्वे),	१. फेटरी, २. गोधनी (रेल्वे), ३. पिटेसूर	अनुसूचित जाती (स्त्री)
नागपूर ग्रामिण	७१ लावा	१. बोरगांव (खुर्द), २. येरला, ३. खंडाळा, ४. पारडी, ५. माहूरझरी, ६. चिचोली ७. लाव्हा.	१. बोरगांव (खुर्द), २. आष्टी, २. येरला, ४. गोन्ही, ५. खंडाळा, ६. पारडी, ७. माहूरझरी, ८. चिचोली, ९. बोढाळा, १०. लाव्हा.	नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)
नागपूर ग्रामिण	७२ दवलामेटी	१. दवलामेटी	१. दवलामेटी.	सर्वसाधारण
नागपूर ग्रामिण	७३ सोनेगांव (निपाणी)	१. खडगांव, २. दुगधामना, ३. सुराबर्डी, ४. सोनेगांव (निपाणी).	१. खडगांव, २. दुगधामना, ३. सुराबर्डी, ४. सोनेगांव (निपाणी).	नागरिकांचा मागास प्रवर्ग
नागपूर ग्रामिण	७४ बाजारगांव	१. सातनवरी २. बाजारगांव, ३. शिवा,	१. सातनवरी, २. पाचनवरी, ३. ढगा, ४. पाद्रिखापा, ५. माळेगांव (खुर्द), ६. माळेगांव (बु.), ७. बाजारगांव, ८. पांजरा, ९. शिवा, १०. खापरी,	सर्वसाधारण

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३ अ)	(३ ब)	(४)
		४. सावंगा, ५. धामनालिंगा, ६. शिरपूर, ७. पेटकाळडोंगरी, ८. व्याहाड.	११. सावंगा, १२. धामना, १३. लिंगा, १४. मोहगांव खुर्द, १५. मोहगांव बु., १६. शिरपूर, १७. भुयारी, १८. खैरी, १९. बंधारा, २०. आमगांव, २१. कवडीमेठ, २२. पेटकाळडोंगरी, २३. चंद्रपूर, २४. व्याहाड.	
नागपूर ग्रामिण	७५ खरबी	१. कापसी (खुर्द), २. बहादुरा,	१. कापसी (खुर्द), २. बहादुरा, ३. खरबी.	सर्वसाधारण (स्त्री)
नागपूर ग्रामिण	७६ गोन्हीसिम	१. बहादुरा, २. विहीरगांव, ३. कळमना, ४. उमरगांव, ५. पिपळा, ६. हुडकेश्वर (खुर्द), ७. चिकणा,	१. गोन्हीसिम, २. विहीरगांव, ३. अड्याळी, ४. कळमना, ५. टाकळी, ६. उमरगांव, ७. पिपळा, ८. घोगली, ९. हुडकेश्वर (खुर्द), १०. धामना, ११. किरणापूर १२. कन्हाळगांव, १३. चिकणा, १४. निंबा, १५. नवेगांव.	सर्वसाधारण (स्त्री)
नागपूर ग्रामिण	७७ बेसा	१. बेसा, २. वेळाहरी, ३. कलकुही, ४. खापरी (रेल्वे).	१. बेसा, २. बेलतरोडी, ३. वेळाहरी, ४. शंकरपूर, ५. गोटाळपांजरी, ६. कलकुही, ७. तेल्हारा, ८. खापरी, ९. दहेगांव.	अनुसूचित जाती
नागपूर ग्रामिण	७८ डोंगरगांव	१. डोंगरगांव, २. खरसोली, ३. पांजरी (बु.), ४. सालई (गोधणी), ५. रुई, ६. जामठा, ७. मांगरुळ, ८. पांजरी (लोधी).	१. डोंगरगांव, २. धुटी, ३. खसरमारी, ४. खरसोली, ५. पेवठा, ६. पिल्कापार, ७. पांजरी (बु.), ८. परसोडी, ९. वरोडा, १०. सालई (गोधणी), ११. काळडोंगरी, १२. रुई, १३. बनवाडी, १४. गवसी मनापूर, १५. झरी, १६. जामठा, १७. मांगरुळ, १८. नवरमारी, १९. तुमडी, २०. सिंदीविहीरी, २१. जुनापाणी, २२. पांजरी (लोधी), २३. सुकळी, २४. खातमारी.	नागरिकांचा मागास प्रवर्ग
नागपूर ग्रामिण	७९ रेंगापार	१. बोरी,	१. रेंगापार (ग्रा. पं. बोरी, वार्ड क्र. ३), २. बोरखेडी (ग्रा. पं. बोरी, वार्ड क्र. ४)	नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)
नागपूर ग्रामिण	८० बोरी	१. बोरी,	१. बोरी (ग्रा. पं. बोरी, वार्ड क्र. १, २, ६), २. किरणापूर, ३. रामपूर, ४. बोरखेडी (ग्रा. पं. बोरी, वार्ड क्र. ५),	अनुसूचित जमाती (स्त्री)

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३ अ)	(३ ब)	(४)
नागपूर ग्रामिण	८१ बोरखेडी (फाटक)	१. वारंगा, २. बोथली, ३. देवळी गुजर, ४. कोलार, ५. किन्हाळमाकडी, ६. सोनुर्ली, ७. रुईखेरी,	१. वारंगा, २. परसोडी (गो.), ३. बोथली, ४. वाकेश्वर, ५. बोरखेडी, ६. मोहगांव, ७. देवळी गुजर, ८. व्याहाडघाट, ९. कोलार, १०. घोटी, ११. किन्हाळमाकडी, १२. खापरी (सुभेदार), १३. जयपुर, १४. कन्हाळगांव, १५. रहीमाबाद, १६. रिधोरा, १७. सोनुर्ली, १८. वाठोडा, १९. म्हसाळा, २०. गोपाळपूर, २१. दुधाळा, २२. रुईखेडी, २३. मूरारपूर, २४. डोंगरगांव.	सर्वसाधारण
नागपूर ग्रामिण	८२ बोरखेडी (रेल्वे)	१. सोनेगांव बोरी, २. बोरखेडी (रेल्वे), ३. दुधा, ४. मांगली, ५. ब्राम्हणी, ६. आलागोंदी, ७. रामा, ८. सानेगांव (लोधी), ९. दहेली, १०. आष्टा,	१. सोनेगांव बोरी, २. बोरखेडी (रेल्वे), ३. जंगेश्वर, ४. पिपरडोल, ५. दुधा, ६. तारसी, ७. धवळपेट, ८. नवेगांव, ९. मांगली, १०. कवठा, ११. चिंचोली, १२. ब्राम्हणी, १३. आलागोंदी, १४. टेंभरी, १५. चिमनाझरी, १६. रामा, १७. रहिमापूर, १८. वडगांव, १९. सानेगांव (लोधी), २०. मोहगांव, २१. चिचकोटा, २२. दहेली, २३. पोही, २४. तामसवाडी, २५. खरडा, २६. वडमांजरा, २७. आष्टा, २८. जसापूर.	सर्वसाधारण

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. ७५.

नागपूर जिल्हा परिषद

मा. राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांचेकडील अधिसूचना क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१८/प्र.क्र.१२/का-७, दिनांक १५ मार्च २०१८ महाराष्ट्र अधिनियम, ५ च्या कलम ५८ पोट-कलम (१) खंड (अ) खाली नागपूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे हिंणणा पंचायत समिती जितक्या निर्वाचक गणामध्ये विभागण्यात येईल, त्या निर्वाचक गणाची संख्या व त्याची व्याप्ती निश्चित करित आहे आणि त्या निर्वाचक गणामध्ये अनुसूचीत जाती, अनुसूचित जमाती व नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांकरिता जागा राखून ठेवण्यात येत आहेत. ते निर्वाचक गण आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते निर्वाचक गण दर्शविणा-या आदेशाचा प्रारूप मसुदा प्रसिद्ध करण्यात येत आहे.

उक्त आदेशाचा मसुदा याद्वारे हिंणणा पंचायत समिती क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत असून, सूचना देण्यात येत आहेत की, उक्त आदेशाचा मसुदा दिनांक ७ एप्रिल २०१८ नंतर जिल्हाधिकारी नागपूर विचारात घेतील.

उक्त आदेशाच्या मसुद्यास, ज्या लोकांच्या काही हरकती असतील, त्यांनी त्या हरकती सकारण जिल्हाधिकारी नागपूर यांच्याकडे दिनांक १३ एप्रिल २०१८ किंवा तत्पूर्वी लेखी सादर कराव्यात. उक्त तारखेनंतर आलेल्या हरकती जिल्हाधिकारी नागपूर विचारात घेणार नाहीत.

पंचायत समिती प्रारूप प्रभाग रचना

आदेश

क्रमांक निवडणूक-१-कार्या-३-कावि-२८४-२०१८.—

ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महा. अधिनियम, ५ वा) च्या कलम ९ (१) अन्वये राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांनी केलेल्या अधिसूचना क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१८/प्र.क्र.१२/का-७, दिनांक १५ मार्च २०१८ आदेशान्वये त्यांनी नागपूर जिल्हा परिषदेच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाची सभासद संख्या निश्चित केली आहे.

आणि, ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. ५ वा) च्या कलम १२ चा पोट-कलम (२) अन्वये राज्य निवडणूक आयुक्तांच्या क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१८/प्र.क्र.१२/का-७, दिनांक १५ मार्च २०१८ च्या पत्रान्वये त्यांनी हिंण पंचायत समितीच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवावयाच्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.

(१) निवडावयाच्या सभासदांची एकूण संख्या.	१४ (चौदा)
(२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या :-	
(अ) अनुसूचित जाती	०२ (दोन)
(ब) अनुसूचित जमाती	०२ (दोन)
(क) नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग	०४ (चार)
(३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून) राखून ठेवावयाच्या एकूण जागा	०७ (सात)
(४) उपरोक्त क्रमांक (३) पैकी वरील क्रमांक (२) मधील (अ), (ब), आणि (क) येथील जागांमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहिल :	
(अ) अनुसूचित जाती	०१ (एक)
(ब) अनुसूचित जमाती	०१ (एक)
(क) नागरीकांचा मागासवर्ग प्रवर्ग	०२ (दोन)
(५) सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या	०३ (तीन)

२. त्याअर्थी, आता, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांचेकडील अधिसूचना क्रमांक रानिआ/जिपपंस-२०१८/प्र.क्र.१२/का-७, दिनांक १५ मार्च २०१८ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. ५ वा) च्या कलम ५२ पोट-कलम (१) खंड (अ) खाली मी, नागपूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी याद्वारे उक्त पंचायत समिती क्षेत्र जितक्या निर्वाचक गणात विभागण्यात येईल त्या निर्वाचक गणांची संख्या व व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करित असून ज्या निर्वाचक गणामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील ते निवडणूक विभाग निर्दिष्ट करित आहे.

३. या आदेशाच्या तारखेच्या निकट नंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल.

परिशिष्ट-१२ (अ)

अनुसूची

तालुक्याचे नाव	निर्वाचक गणाचा क्रमांक	निर्वाचक गणाचा समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायतीची नावे	प्रदेशाची व्याप्ती ग्रामपंचायतीच्या मर्यादेत समाविष्ट असलेले क्षेत्र (गाव व इ. ची नावे)	अनु. जाती/अनु. जमाती नागरीकांचा मागास वर्ग प्रवर्ग व स्त्रियांकरिता राखीव जागा
(१)	(२)	(३ अ)	(३ ब)	(४)
हिंगणा	८३ सावंगी देवळी	१. सावंगी देवळी, २. जुनेवाणी, ३. मेटाउमरी, ४. मोहगांव झिलपी, ५. आमगांव (देवळी) ६. मांडवघोराड ७. देवळी (आमगांव), ८. मंगरुळ,	१. सावंगी देवळी, २. बीडबोरगाव, ३. जुनेवाणी, ४. नांदा (खुर्द), ५. खेदी (खुर्द), ६. उखळी, ७. मेटाउमरी, ८. गिरोला, ९. मसाळा (रिठी), १०. मोहगांव, ११. झिलपी, १२. आमगांव (देवळी), १३. पिठेसूर (रिठी), १४. वायफळ (रिठी), १५. मांडवघोराड, १६. सालईमेंडा, १७. भिवकुंड (रिठी) १८. देवळी (आमगांव), १९. सुकळी (घारपूरे), २०. मंगरुळ, २१. निलडोह (पन्नासे), २२. सिनका (रिठी),	अनुसूचित जमाती
हिंगणा	८४ रायपूर	१. रायपूर, २. किन्ही, ३. खैरी (पन्नासे)	१. रायपूर, २. किन्ही, ३. धानोली, ४. मांगली, ५. खैरी (पन्नासे)	अनुसूचित जाती
हिंगणा	८५ निलडोह- वडधामणा	१. निलडोह, २. वडधामणा, ३. नागलवाडी	१. निलडोह वार्ड क्र. २ मधील प्रगणक गट क्र. ७, ८, ९, १०/१, १०/२, ११, १२, १३, १४, १५ व १६, २. वडधामणा, ३. सावरघोटा, ४. पेंढरी, ५. नागलवाडी	नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)
हिंगणा	८६ निलडोह	१. निलडोह	१. निलडोह वार्ड क्र. १ मधील प्रगणक गट क्र. १, २, ३, ४, ५ व ६, २. निलडोह वार्ड क्र. २ मधील प्रगणक गट क्र. १७, ३. निलडोह वार्ड क्र. ३ मधील प्रगणक गट क्र. १८, १९, २० व २१, ४, निलडोह वार्ड क्र. ४ मधील प्रगणक गट क्र. २२, २३, २४, २५ व ३५, ५. निलडोह वार्ड क्र. ५ मधील प्रगणक गट क्र. २६, २७, २८/१, २८/२. ६. निलडोह वार्ड क्र. ६ मधील प्रगणक गट क्र. २९, ३०, ३१, ३२, ३३ व ३४.	सर्वसाधारण

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३ अ)	(३ ब)	(४)
हिंगणा	८७ डिगडोह-१	१. डिगडोह (देवी)	१. डिगडोह (देवी) वार्ड क्र. २ मधील प्रगणक गट क्र. १, २, ३, ४, ५/१, ५/२ ६ व ७. २. डिगडोह (देवी) वार्ड क्र. ३ मधील प्रगणक गट क्र. ८, ९, १०, ११, १२, १३, १४, १५, १६, १७, १८ व १९. ३. डिगडोह (देवी) वार्ड क्र. ४ मधील प्रगणक गट क्र. २०, २१, २२, २३, २४, ७६, ७५, २५ व २६. ४. डिगडोह (देवी) वार्ड क्र. ५ मधील प्रगणक गट क्र. २७, २८, २९ व ३०/१.	नागरिकांचा मागास प्रवर्ग
हिंगणा	८८ डिगडोह-२	१. डिगडोह (देवी)	४. डिगडोह (देवी) वार्ड क्र. ५ मधील प्रगणक गट क्र. ३०/२, ३१/१, ३१/२, ३२, ३३, ३४, ३५, ३६, ३७/१, ३७/२, ३८, ३९/१, ३९/२, ४०, ४१ ४२ व ४३. ५. डिगडोह (देवी) वार्ड क्र. ६ मधील प्रगणक गट क्र. ४४, ४५, ४६, ४७, ४८, ४९, ५०, ५१, ५२, ५३, ५४, ५५ व ५६.	सर्वसाधारण
हिंगणा	८९ डिगडोह-इसासनी	१. डिगडोह (देवी), २. इसासनी,	१. डिगडोह (देवी) वार्ड क्र. १ मधील प्रभाग क्र. ५७/१, ५७/२, ५८, ५९, ६०, ६१, ६२, ६३, ६४, ६५, ६६, ६७, ६८, ६९, ७०, ७१, ७२/१, ७२/२, ७३, ७४ व ७७. २. इसासनी,	नागरिकांचा मागास प्रवर्ग
हिंगणा	९० इसासनी-वागदरा	१. इसासनी, २. मोढा, ३. सुकळी (गुपचुप), ४. कोतेवाडा	१. वागदरा, २. मोढा, ३. पांजरी, ४. सुकळी (गुपचुप), ५. टाकळी. ६. खडका, ७. सुमठाणा.	सर्वसाधारण (स्त्री)
हिंगणा	९१ गुमगाव,	१. गुमगाव, २. वागदरा, ३. सालईदाभा, ४. कोतेवाडा ५. वडगाव (गुजर), ६. धानोली (गुमगाव),	१. गुमगाव, २. किरमीटी, ३. शिवमडका, ४. लाडगाव (रिठी), ५. गोंधणी (रिठी), ६. मेनखात (रिठी), ७. वागदरा, ८. सालईदाभा, ९. पोही. १०. कोतेवाडा, ११. सोंडापार (रिठी), १२. वडगाव (गुजर), १३. दाताळा, १४. धानोली (गुम), १५. कान्होली.	सर्वसाधारण (स्त्री)
हिंगणा	९२ सातगाव,	१. सातगाव, २. किरमिटी (भारकस), ३. शिरुळ,	१. सातगाव (वेणा), २. किरमिटी (भारकस), ३. टेभरी, ४. तुरकमारी, ५. वटेघाट, ६. किन्ही. ७. शिरुळ, ८. कान्होली (रिठी), ९. देवळी (पेठ), १०. चिचघाट (रिठी),	अनुसूचित जाती (स्त्री)

अनुसूची-चालू

(१)	(२)	(३ अ)	(३ ब)	(४)
हिंगणा	९३ नेरी मानकर, १. नेरी मानकर, २. दाभा, ३. डेगमा (खुर्द), ४. अडेगाव, ५. गौराळा, ६. डिगडोह पांडे, ७. चिंचोली (पठार), ८. उमरी वाघ, ९. देवळी (काळबांडे), १०. सुकळी कलार, ११. गीदमगड,	१. नेरी मानकर, २. किन्ही, ३. तुरागोंदी, ४. दाभा, ५. आगरगाव, ६. एरणगाव, ७. डेगमा (खुर्द), ८. अंबाझरी शेषनगर, ९. अडेगाव, १०. खापरी कार्लेकर, ११. केरागोंदी (रिटी), १२. गौराळा, १३. सीताखैरी, १४. डिगडोह पांडे, १५. वलनी, १६. चिंचोली (पठार), १७. उमरी वाघ, १८. देवळी (काळबांडे), १९. खापा खुर्द, २०. आमगाव (रिटी), २१. सुकळी कलार, २२. नांदेरा, २३. बीडमसाळा, २४. गीदमगड, २५. गोठणगाव.	नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)	
हिंगणा	९४ खडकी, १. खडकी, २. सावळी बीबी, ३. पिपळधरा, ४. कवडस, ५. पेंढरी (देवळी), ६. देवळी पेंढरी, ७. धानोली (कवडस), ८. डेगमा (बु.),	१. खडकी, २. सिंगारदिप, ३. लखमापूर, ४. किन्ही, ५. मांडवा, ६. भान्सोली, ७. नान्ही, (रिटी), ८. सावळी, ९. बीबी, १०. चौकी, ११. धोकर्डा, १२. आलेसूर (रिटी), १३. पिपळधरा, १४. कं ट गधरा, १५. मांडवा (मारवाडी), १६. कवडस, १७. पेंढरी, १८. इटेवाही, १९. काजळी, २०. देवळी पेंढरी, २१. मौदा, २२. धानोली, २३. मोहगाव ढोले, २४. नवेगाव (खुर्द), २५. खापा निपाणी, २६. खोरीखापा, २७. डेगमा (बु.), २८. माथनी, २९. कोकडी ३०. बिडनिलझोडी (रिटी), ३१. किन्ही (रिटी),	अनुसूचित जमाती (स्त्री)	
हिंगणा	९५ कान्होलीबारा, १. कान्होलीबारा, २. सावंगी आसोला, ३. खापरी गांधी, ४. खापरी मोरेश्वर, ५. घोडेघाट, ६. हळदगाव, ७. टाकळघाट	१. कान्होलीबारा, २. आसोला, ३. सावंगी, ४. घोगली (रिटी), ५. खापरी गांधी, ६. डोंगरगाव (रिटी), ७. पिपरी, ८. देवळी, ९. बोरगाव (रिटी), १०. वानाडोंगरी (रिटी), ११. आमगाव (रिटी), १२. खापरी मोरेश्वर, १३. कोहळा (रिटी), १४. खैरी खुर्द, १५. बोथली (रिटी), १६. घोडेघाट, १७. आजनगाव, १८. वारंगा, १९. किन्हाळा (रिटी), २०. बीडआंजनगाव (रिटी), २१. हळदगाव, २२. वडगाव (बक्षी), २३. भान्सोली, २४. खापा (रिटी), २५. गंगापूर (रिटी),	सर्वसाधारण	
हिंगणा	९६ टाकळघाट, १. टाकळघाट,	१. टाकळघाट, २. बीडगणेशपूर, ३. सुकळी (बेलदार), ४. मुरझरी (रिटी), ५. उमरी (रिटी), ६. देवापूर (रिटी), ७. जुनापाणी (रिटी).	सर्वसाधारण (स्त्री)	

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. ७६.

नागपूर जिल्हा परिषद

मा. राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडील अधिसूचना क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८-प्र.क्र. १२-का. ७, दिनांक १५ मार्च, २०१८ महाराष्ट्र अधिनियम, ५ च्या कलम ५८ पोट-कलम (१) खंड (अ) खाली नागपूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे उमरेड पंचायत समिती जितक्या निर्वाचक गणामध्ये विभागण्यात येईल, त्या निर्वाचक गणाची संख्या व त्याची व्याप्ती निश्चित करित आहे आणि ज्या निर्वाचक गणामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांकरिता जागा राखून ठेवण्यात येत आहेत. ते निर्वाचक गण आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील, ते निर्वाचक गण दर्शविणा-या आदेशाचा प्रारूप मसुदा प्रसिद्ध करण्यात येत आहे.

२. उक्त आदेशाचा मसुदा याद्वारे उमरेड पंचायत समिती क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत असून, सूचना देण्यात येत आहेत की, उक्त आदेशाचा मसुदा दिनांक ७ एप्रिल २०१८ नंतर जिल्हाधिकारी नागपूर विचारात घेतील.

३. उक्त आदेशाच्या मसुद्यास, ज्या लोकांच्या काही हरकती असतील, त्यांनी त्या हरकती सकारण जिल्हाधिकारी, नागपूर यांच्याकडे दिनांक १३ एप्रिल २०१८ किंवा तत्पूर्वी लेखी सादर कराव्यात. उक्त तारखेनंतर आलेल्या हरकती जिल्हाधिकारी, नागपूर विचारात घेणार नाहीत.

पंचायत समिती - प्रारूप प्रभाग रचना

आदेश

क्रमांक निवडणूक-१-कार्या-३-कावि-२८४-२०१८.—

ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. ५वा) च्या कलम ९ (१) अन्वये राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांनी केलेल्या अधिसूचना क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८-प्र.क्र. १२-का. ७, दिनांक १५ मार्च, २०१८ आदेशान्वये त्यांनी नागपूर जिल्हा परिषदेच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाची सभासद संख्या निश्चित केलेली आहे.

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. ५वा) च्या कलम १२, पोट-कलम (२) अन्वये आणि राज्य निवडणूक आयुक्तांच्या क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८-प्र.क्र. १२-का. ७, दिनांक १५ मार्च २०१८ च्या पत्रान्वये त्यांनी उमरेड पंचायत समितीच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवलेल्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा) निश्चित केलेल्या आहेत.

(१) निवडावयाच्या सदस्यांची एकूण संख्या. ०८ (आठ)

(२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या.—

(अ) अनुसूचित जाती ०२ (दोन)

(ब) अनुसूचित जमाती ०१ (एक)

(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ०२ (दोन)

(३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून) राखून ठेवावयाच्या एकूण जागा. ०४ (चार)

(४) उपरोक्त क्रमांक (३) पैकी वरील क्रमांक २ मधील (अ), (ब) व (क) येथील जागांमध्ये (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहिल.—

(अ) अनुसूचित जाती ०१ (एक)

(ब) अनुसूचित जमाती ०० (निरंक)

(क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ०१ (एक)

(५) सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या ०२ (दोन)

२. त्याअर्थी, आता, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडील अधिसूचना क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८/प्र.क्र. १२/का. ७, दिनांक १५ मार्च २०१८ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. ५ वा) च्या कलम ५२, पोट-कलम (१) खंड (अ) खाली मी, नागपूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी याद्वारे उक्त पंचायत समिती क्षेत्र जितक्या निर्वाचक गणात विभागण्यात येईल त्या निर्वाचक गणांची संख्या व व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करित असून, ज्या निर्वाचक गणामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील, ते निवडणूक विभाग निर्दिष्ट करित आहे.

३. या आदेशाच्या तारखेच्या निकट नंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल.

परिशिष्ट १२ (अ)

अनुसूची

तालुक्याचे नाव	निर्वाचक गणाचा क्रमांक व नांव	निर्वाचक गणाचा समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायतीची नावे	प्रदेशाची व्याप्ती ग्रामपंचायतीच्या मर्यादेत समाविष्ट असलेले क्षेत्र (गाव व इ. ची नावे)	अनु. जाती, अनु. जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व स्त्रियांकरीता राखीव जागा
(१)	(२)	(३अ)	(३ब)	(४)
उमरेड	९७-पांचगाव	१. पांचगाव, २. मटकाझरी, ३. सुरगाव, ४. चांपा ५. मांगली	१. पांचगाव, २. सालईमेंढा, ३. मटकाझरी, ४. कच्छीमेट, ५. वडघ, ६. चिमणाझरी ७. सुरगाव, ८. उंद्री, ९. खापरी (राजा), १०. माजरी (रिटी), ११. चांपा, १२. सुकळी, १३. डवलीमेट (रिटी), १४. मांगली, १५. खापरी (कु.)	अनुसूचित जाती
उमरेड	९८-मकरधोकडा	१. उटी, २. हळदगांव, ३. परसोडी, ४. सायकी, ५. वेलसाखरा, ६. हेवती, ७. मकरधोकडा, ८. डव्हा,	१. उटी, २. भिवापूर ३. हळदगांव, ४. पेंढरी, ५. परसोडी, ६. तिखाडी, ७. दुधा, ८. उमरा, ९. सायकी, १०. मासलकुंड, ११. दहेगाव, १२. पारडगाव, १३. वेलसाखरा, १४. उकडवाही हेटी, १५. हेवती, १६. सुकळी रिटी, १७. मकरधोकडा, १८. भोपेश्वर (रिटी), १९. डव्हा, २०. खापरी, २१. धारा, २२. फुकेश्वर, २३. वाघोली (रिटी), २४. म्हसेपठार (रिटी),	नागरिकांचा मागास प्रवर्ग
उमरेड	९९-वायगाव (घो)	१. वायगाव (घो), २. उदासा, ३. विरली,	१. वायगाव (घो), २. घोटूर्ली, ३. नरसाळा (रिटी), ४. बोरीभटारी (रिटी), ५. हातकवडा (रिटी), ६. उदासा, ७. राजूरवाडी, ८. विरली, ९. अकोला, १०. पुसागोंदी (रिटी), ११. वडेगाव, १२. पिपळा.	सर्वसाधारण (स्त्री)
उमरेड	१००-सेव	१. बोरगाव (क), २. निरव्हा, ३. आपतूर ४. ब्राम्हणी, ५. गावसुत, ६. ठोंबरा, ७. आंबोली, ८. सेव,	१. बोरगाव (क), २. कलांद्री, ३. बारव्हा, ४. कोलारमेट, ५. खैरी, ६. निरव्हा, ७. सोनपूरी, ८. सालई, ९. आपतूर, १०. ब्रम्ही (रिटी), ११. ब्राम्हणी, १२. कुंभारपूर (रिटी), १३. गावसूत, १४. कोटगाव, १५. ठोंबरा, १६. आंबोली, १७. पिराया, १८. खापरी (रिटी), १९. पौनी (रिटी), २०. पिंपळखुट (रिटी), २१. सेव, २२. देणी, २३. वानोडा,	सर्वसाधारण (स्त्री)
उमरेड	१०१-देवळी (आमगाव)	१. शिरपूर, २. खुर्सापार (उमरेड),	१. शिरपूर, २. कान्हावा, ३. कटारा (रिटी), ४. सोनेगाव (रिटी), ५. गणपावली (रिटी), ६. खुर्सापूर (उमरेड), ७. लोहारा, ८. पिपरडोल, ९. वाघोली (रिटी), १०. आलागोंदी (रिटी), ११. पांढरतळ (रिटी), १२. डोंगरगाव, १३. पांजरेपार (रिटी), १४. धामणगाव (रिटी),	नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री)

अनुसूची—चालू

(१)	(२)	(३अ)	(३ब)	(४)
		३. देवली आमगाव,	१५. देवली आमगाव, १६. आमगाव, १७. जांभळापाणी, १८. भिवगड, १९. मुरझडी, २०. तांबेखाणी (रिटी), २१. तांबेखाणी (मा.), २२. गरमसुर (रिटी), २३. मेंढेपठार (रिटी), २४. उमरी (रिटी), २५. सुरजापूर (रिटी), २६. खैरी, २७. चारगाव, २८. सिंदीविहीरी, २९. जामगड, ३०. बोथली, ३१. खैरी (कलार), ३२. बेंदोली, ३३. ठाणा पादरी, ३४. पिटीचुवा, ३५. मरजघाट (रिटी), ३६. मरमझरी (रिटी), ३७. रिधोरा (रिटी), ३८. किन्हाळ दे.	
		६. खुर्सापार (बेला)	३९. खुर्सापार (बेला), ४०. मुरादपूर, ४१. निशानघाट, ४२. कवडापूर,	
		७. बोरगाव (लांबट),	४३. बोरगाव (लांबट), ४४. कोहळा, ४५. पेंडकापार, ४६. किन्हाळा, ४७. वडगाव, ४८. राखी (रिटी), ४९. गोवरी रिटी, ५०. गणेशपूर (रिटी),	
		८. सालईराणी,	५१. सालईराणी, ५२. बोरगाव (का), ५३. सुराबर्डी,	
उमरेड	१०२-बेला	१. बेला	१. बेला,	सर्वसाधारण
		२. कळमणा (बेला),	२. कळमणा (बेला), ३. सालई (खुर्द), ४. पवनी, ५. जैतापूर, ६. मेनखात (रिटी), ७. सालई बुज (रिटी), ८. सिंगापूर रिटी, ९. पेटमोहम्मदपूर रिटी,	
		३. सिंगोरी	१०. सिंगोरी, ११. सायेश्वर,	
		४. सावंगी (बूज),	१२. सावंगी (बूज),	
उमरेड	१०३-सिर्सी	१. सावंगी (खुर्द),	१. सावंगी (खुर्द), २. बोरगाव, ३. आमघाट, ४. बोरीमाजरा, ५. बेलपेट,	अनुसूचित जाती (स्त्री)
		२. शेडेश्वर,	६. शेडेश्वर, ७. मानोरी,	
		३. पिपरा,	८. पिपरा,	
		४. किन्हाळा	९. किन्हाळा, १०. बोथली, ११. सांडीगोंडी रिटी, १२. गुलालपूर रिटी,	
		५. सिर्सी,	१३. सिर्सी,	
उमरेड	१०४-नवेगाव (साधु)	१. चनोडा	१. चनोडा, २. केसलापूर, ३. चिखलधोकडा, ४. म्हसाळा, ५. नांदरा, ६. बिडमोहना रिटी, ७. ईब्राहीमपूर रिटी, ८. काचलकुही रिटी,	अनुसूचित जमाती
		२. हिवरा,	९. हिवरा, १०. सुकळी (जुनोनी), ११. सेलोटी रिटी	
		३. गोधणी,	१२. गोधणी, १३. जुनोनी, १४. तेलकवडसी, १५. दिघोरी, १६. सुकळी रिटी, १७. मेटमांगरुड रिटी, १८. म्हसाळा, १९. कळमणा (उमरेड), २०. सालई महालगाव, २१. पांढराबोडी रिटी,	
		४. कळमणा (उमरेड)	२२. धुरखेडा, २३. मोहपा, २४. कुंभारी, २५. फत्तेपूर रिटी, २६. बोरगाव रिटी,	
		५. धुरखेडा,	२७. नवेगाव (साधु), २८. खेडी, २९. चिचोली रिटी, ३०. तिरखुरा, ३१. भापसी, ३२. क-हांडला, ३३. ठाणा, ३४. वडांद्रा रिटी, ३५. पांजरेपार रिटी.	
		६. नवेगाव (साधु)		

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. ७७.

नागपूर जिल्हा परिषद

मा. राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडील अधिसूचना क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८-प्र.क्र. १२-का. ७, दिनांक १५ मार्च, २०१८ महाराष्ट्र अधिनियम, ५ च्या कलम ५८ पोट-कलम (१) खंड (अ) खाली नागपूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे कुही पंचायत समिती जितक्या निर्वाचक गणामध्ये विभागण्यात येईल, त्या निर्वाचक गणाची संख्या व त्याची व्याप्ती निश्चित करीत आहे आणि ज्या निर्वाचक गणामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी जागा राखून ठेवण्यात येत आहेत. ते निर्वाचक गण आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील, ते निर्वाचक गण दर्शविणा-या आदेशाचा प्रारूप मसुदा प्रसिद्ध करण्यात येत आहे.

२. उक्त आदेशाचा मसुदा याद्वारे कुही पंचायत समिती क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत असून, सूचना देण्यात येत आहेत की, उक्त आदेशाचा मसुदा दिनांक ७ एप्रिल २०१८ नंतर जिल्हाधिकारी, नागपूर विचारात घेतील.

३. उक्त आदेशाच्या मसुद्यास, ज्या लोकांच्या काही हरकती असतील, त्यांनी त्या हरकती सकारण जिल्हाधिकारी, नागपूर यांच्याकडे दिनांक १३ एप्रिल २०१८ किंवा तत्पूर्वी लेखी सादर कराव्यात. उक्त तारखेनंतर आलेल्या हरकती जिल्हाधिकारी, नागपूर विचारात घेणार नाहीत.

पंचायत समिती - प्रारूप प्रभाग रचना

आदेश

क्रमांक निवडणूक-१-कार्या-३-कावि-२८४-२०१८.—

ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. ५वा) च्या कलम ९ (१) अन्वये राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांनी केलेल्या अधिसूचना क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८-प्र.क्र. १२-का. ७, दिनांक १५ मार्च, २०१८ आदेशान्वये त्यांनी नागपूर जिल्हा परिषदेच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाची सभासद संख्या निश्चित केलेली आहे.

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. ५वा) च्या कलम १२ पोट-कलम (२) अन्वये आणि राज्य निवडणूक आयुक्तांच्या क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८-प्र.क्र. १२-का. ७, दिनांक १५ मार्च २०१८ च्या पत्रान्वये त्यांनी कुही पंचायत समितीच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवलेल्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.

(१) निवडावयाच्या सदस्यांची एकूण संख्या. ०८ (आठ)

(२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या.—

(अ) अनुसूचित जाती ०२ (दोन)
 (ब) अनुसूचित जमाती ०० (निरंक)
 (क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ०२ (दोन)

(३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून) राखून ठेवावयाच्या एकूण जागा ०४ (चार)

(४) उपरोक्त क्रमांक (३) पैकी वरील क्रमांक २ मधील (अ), (ब) व (क) येथील जागांमध्ये (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहिल.—

(अ) अनुसूचित जाती ०१ (एक)
 (ब) अनुसूचित जमाती ०० (निरंक)
 (क) नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग ०१ (एक)

(५) सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या ०२ (दोन)

२. त्याअर्थी, आता, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडील अधिसूचना क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८/प्र.क्र. १२/का. ७, दिनांक १५ मार्च २०१८ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. ५ वा) च्या कलम ५२ पोट-कलम (१) खंड (अ) खाली मी नागपूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी याद्वारे उक्त पंचायत समिती क्षेत्र जितक्या निर्वाचक गणात विभागण्यात येईल त्या निर्वाचक गणांची संख्या व व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असून, ज्या निर्वाचक गणामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील, ते निवडणूक विभाग निर्दिष्ट करीत आहे.

३. या आदेशाच्या तारखेच्या निकट नंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल.

परिशिष्ट १२ (अ)

अनुसूची

तालुक्याचे नाव	निर्वाचक गणाचा क्रमांक व नांव	निर्वाचक गणाचा समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायतीची नावे	प्रदेशाची व्याप्ती ग्रामपंचायतीच्या मर्यादेत समाविष्ट असलेले क्षेत्र (गाव व इ. ची नावे)	अनु. जाती, अनु. जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व स्त्रियांकरीता राखीव जागा
(१)	(२)	(३अ)	(३ब)	(४)
कुही	१०५-साळवा	१. चापेगडी, २. साळवा, ३. खोबना, ४. देवळी खूर्द, ५. देवळी कला, ६. भटरा, ७. अडम,	१. मोहगांव, २. चिचघाट, ३. सावंगी, ४. पालेगांव रिठी, ५. चापेघाट रिठी, ६. चापेगडी, ७. खरबी, ८. साळवा, ९. सावरगाव, १०. नेवरी, ११. खोबना, १२. बोडखीपेठ, १३. देवळी खूर्द, १४. टाकळी, १५. खुर्सापार, १६. भिवकुंड, १७. देवळी कला, १८. पिलकेपार रिठी, १९. पांडेगाव, २०. बिडबोथली, २१. दलपतपूर रिठी, २२. दवडीपार रिठी, २३. भंडारबोडी रिठी, २४. भटरा, २५. लोहारा, २६. हुडप्पा, २७. चिखलाबोडी, २८. अडम,	सर्वसाधारण
कुही	१०६-राजोला	१. राजोला, २. बोरी नाईक, ३. कुजबा, ४. माजरी, ५. म्हसली, ६. हरदोली नाईक, ७. चन्ना,	१. आगरगांव, २. कन्हेरी खूर्द, ३. राजोला, ४. कन्हेरी डोंगरमोह, ५. सावरखंडा, ६. आमटी, ७. आवरमारा, ८. नवेगांव, ९. बोरी नाईक, १०. खेडा, ११. पौनी, १२. कुजबा, १३. माजरी, १४. चिचाळ, १५. चिचघाट, १६. गोंडपिपरी, १७. पोवारी पौनी, १८. म्हसली, १९. धामणी, २०. बांधरचुहा रिठी, २१. हरदोली नाईक, २२. येडमेपार रिठी, २३. प्रतापपूर रिठी, २४. टेकेपार, २५. रुयाड, २६. बोरडा रिठी, २७. पोहरा, २८. चन्ना.	अनुसूचित जाती
कुही	१०७-वेलतूर	१. आंभोरा खूर्द, २. खराडा, ३. खोकरला, ४. गोन्हा, ५. तुडका, ६. वेलतूर, ७. नवेगाव,	१. गडपायली, २. आंभोराकला, ३. अडेगाव, ४. मेंढाकला, ५. आंभोरा खूर्द, ६. मालोदा, ७. मेंढा खूर्द, ८. खराडा, ९. धानला, १०. खोकरला, ११. गोन्हा, १२. पिपरी मुंजे, १३. चिखली, १४. तुडका, १५. बाळापूर कोच्छी, १६. वेलतूर, १७. बोथली, १८. नवेगांव, १९. सोनारवाही, २०. उमरी.	अनुसूचित जाती (स्त्री)
कुही	१०८-पचखेडी	१. किन्ही २. जीवनापूर, ३. तारोली, ४. पचखेडी ५. परसोडी राजा,	१. शिवनी, २. केसोरी, ३. किन्ही, ४. जीवनापूर, ५. तारोली, ६. सावंगी, ७. खैरलांजी, ८. मदनापूर, ९. पचखेडी गां., १०. पिंपळगांव रिठी, ११. बोरी सदाचार, १२. रेंगातूर, १३. परसोडी राजा,	सर्वसाधारण (स्त्री)

अनुसूची—चालू

(१)	(२)	(३अ)	(३ब)	(४)
		६. फेगड, ७. शिकारपूर, ८. सोनेगांव, ९. म्हसली, १०. सिसी.	१४. फेगड, १५. भिवापूर, १६. सोनपूरी, १७. रत्नापूर, १८. शिकारपूर, १९. कुकूड उमरी, २०. सोनेगांव, २१. ब्राम्हणी, २२. सिसी, २३. तामसवाडी रिठी.	
कुही	१०९-सिल्ली	१. आकोली, २. सिल्ली, ३. इसापूर, ४. बानोर, ५. आंबाडी, ६. मुसळगांव, ७. सातारा.	१. आकोली, २. मेंढेगाव, ३. टेंभरी, ४. हेटी रिठी, ५. सगुधरा रिठी, ६. भोजापूर, ७. सिल्ली, ८. मोहधरा, ९. आजणी, १०. परसोडा रिठी, ११. इसापूर नवे. १२. रिघोरा, १३. मालची, १४. बानोर, १५. मुखी, १६. चाडा, १७. उमरपेट, १८. भोवरदेव, १९. आंबाडी, २०. नवेगाव रिठी, २१. सावळी, २२. मुसळगांव, २३. सोनेगांव, २४. चिपडी, २५. कटारा, २६. सातारा, २७. ब्राम्हणी.	ना.मा.प्र. (स्त्री)
कुही	११०-तितूर	१. वडेगांव, २. कुचाडी, ३. तितूर, ४. चितापूर, ५. माळणी, ६. डोडमा, ७. ससेगांव,	१. पिंपरी, २. खलासना, ३. वडेगांव, ४. आजनी पिंपरी, ५. मोहाडी, ६. कुचाडी, ७. लांजाळा, ८. तितूर, ९. धानोली, १०. दिपाळा, ११. भामेवाडा, १२. तारणी, १३. चितापूर, १४. चनोडा, १५. माळणी, १६. मांगली, १७. पोवारी रिठी, १८. डोंगरगांव, १९. शिवनी, २०. हेटामेटी, २१. डोडमा, २२. नवरगांव, २३. मेंढा रिठी, २४. ससेगांव, २५. टाकळी, २६. खेतापूर, २७. सोनेगांव.	सर्वसाधारण
कुही	१११-मांढळ	१. वडेगांव मां., २. मांढळ, ३. रूयाड, ४. वग	१. नवेगाव देवी, २. वडेगांव मां., ३. मांढळ, ४. रूयाड, ५. सिरौली रिठी, ६. वग.	सर्वसाधारण (स्त्री)
कुही	११२-तारणा	१. क-हांडला, २. डोंगरमौदा, ३. हरदोली राजा, ४. विरखंडी, ५. पारडी, ६. तारणा, ७. चिकणा तुकूम, ८. ठाणा, ९. वेळगांव १०. गोठणगांव, ११. राजोली	१. क-हांडला, २. डोंगरमौदा, ३. हरदोली राजा, ४. विरखंडी, ५. पारडी, ६. पाचखेडी तारणा, ७. परसोडी रिठी, ८. सालई रिठी, ९. उदेश्वर रिठी, १०. तारणा, ११. पोळसा रिठी, १२. वाघधरा रिठी, १३. किटाळी रिठी, १४. रानबोडी, १५. चिकणा तुकूम, १६. बुटीटोला, १७. ठाणा, १८. धामणा, १९. वेळगाव, २०. दहेगांव, २१. गोठणगांव, २२. चांडाळा रिठी, २३. पांढरगोटा, २४. राजोली.	नागरिकांचा मागास प्रवर्ग

भाग १-अ (असा.) (ना. वि. पु), म. शा. रा., अ, क्र. ७८.

नागपूर जिल्हा परिषद

मा. राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडील अधिसूचना क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८-प्र.क्र. १२-का. ७, दिनांक १५ मार्च, २०१८ महाराष्ट्र अधिनियम, ५ च्या कलम ५८ पोटकलम (१) खंड (अ) खाली नागपूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी निम्नोक्त आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे **भिवापूर** पंचायत समिती जितक्या निर्वाचक गणामध्ये विभागण्यात येईल, त्या निर्वाचक गणाची संख्या व त्याची व्याप्ती निश्चित करीत आहे आणि ज्या निर्वाचक गणामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग आणि त्याचप्रमाणे स्त्रियांकरिता जागा राखून ठेवण्यात येत आहेत. ते निर्वाचक गण आणि त्याचप्रमाणे स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील, ते निर्वाचक गण दर्शविणा-या आदेशाचा प्रारूप मसुदा प्रसिद्ध करण्यात येत आहे.

२. उक्त आदेशाचा मसुदा याद्वारे **भिवापूर** पंचायत समिती क्षेत्रातील सर्व रहिवाशांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात येत असून, सूचना देण्यात येत आहेत की, उक्त आदेशाचा मसुदा दिनांक ७ एप्रिल २०१८ नंतर जिल्हाधिकारी नागपूर विचारात घेतील.

३. उक्त आदेशाच्या मसुद्यास, ज्या लोकांच्या काही हरकती असतील, त्यांनी त्या हरकती सकारण जिल्हाधिकारी नागपूर यांच्याकडे दिनांक १३ एप्रिल २०१८ किंवा तत्पूर्वी लेखी सादर कराव्यात. उक्त तारखेनंतर आलेल्या हरकती जिल्हाधिकारी नागपूर विचारात घेणार नाहीत.

पंचायत समिती - प्रारूप प्रभाग रचना

आदेश

क्रमांक निवडणूक-१-कार्या-३-कावि-२८४-२०१८.—

ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. ५वा) च्या कलम ९ (१) अन्वये राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांनी केलेल्या अधिसूचना क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८-प्र.क्र. १२-का. ७, दिनांक १५ मार्च, २०१८ आदेशान्वये त्यांनी नागपूर जिल्हा परिषदेच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे निवडावयाची सभासद संख्या निश्चित केलेली आहे.

आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. ५वा) च्या कलम १२ चा पोट-कलम (२) अन्वये आणि राज्य निवडणूक आयुक्तांच्या क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८-प्र.क्र. १२-का. ७, दिनांक १५ मार्च २०१८ च्या पत्रान्वये त्यांनी भिवापूर पंचायत समितीच्या बाबतीत खाली दर्शविल्याप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी राखून ठेवलेल्या जागा व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा) राखून ठेवावयाच्या जागा निश्चित केलेल्या आहेत.

(१) निवडावयाच्या सदस्यांची एकूण संख्या. ०४ (चार)

(२) अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यासाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या.—

(अ) अनुसूचित जाती ०१ (एक)

(ब) अनुसूचित जमाती ०१ (एक)

(क) नागरिकांचा मागासवर्ग ०१ (एक)

(३) स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागा धरून) राखून ठेवावयाच्या एकूण जागा ०२ (दोन)

(४) उपरोक्त क्रमांक (३) पैकी वरील क्रमांक २ मधील (अ), (ब) व (क) येथील जागांमध्ये (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या खालीलप्रमाणे राहिल.—

(अ) अनुसूचित जाती ०० (निरंक)

(ब) अनुसूचित जमाती ०० (निरंक)

(क) नागरिकांचा मागासवर्ग ०१ (एक)

(५) सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवावयाच्या जागांची संख्या ०१ (एक)

२. त्याअर्थी, आता, राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र यांच्याकडील अधिसूचना क्रमांक रानिआ-जिपपंस-२०१८/प्र.क्र. १२/का. ७, दिनांक १५ मार्च २०१८ अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समित्या अधिनियम, १९६१ (१९६२ चा महा. ५ वा) च्या कलम ५२ पोट-कलम (१) खंड (अ) खाली मी नागपूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी याद्वारे उक्त पंचायत समिती क्षेत्र जितक्या निर्वाचक गणात विभागण्यात येईल त्या निर्वाचक गणांची संख्या व व्याप्ती या आदेशाच्या अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे निश्चित करीत असून, ज्या निर्वाचक गणामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्यासाठी व स्त्रियांसाठी (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या स्त्रियांसह) जागा राखून ठेवण्यात येतील, ते निवडणूक विभाग निर्दिष्ट करीत आहे.

३. या आदेशाच्या तारखेच्या निकट नंतरच्या पुढील सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रयोजनार्थ हा आदेश अंमलात येईल.

परिशिष्ट १२ (अ)

अनुसूची

तालुक्याचे नाव	निर्वाचक गणाचा क्रमांक व नांव	निर्वाचक गणाचा समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायतीची नावे	प्रदेशाची व्याप्ती ग्रामपंचायतीच्या मर्यादेत समाविष्ट असलेले क्षेत्र (गाव व इ. ची नावे)	अनु. जाती, अनु. जमाती, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग व स्त्रियांकरीता राखीव जागा
(१)	(२)	(३अ)	(३ब)	(४)
भिवापूर	११३-तास	१. नक्षी, २. झिलबोडी, ३. मेढा, ४. चिखली, ५. वडघ ६. भागेबोरी, ७. जवराबोडी, ८. पांजरेपार (पुनर्वसित), ९. तास, १०. पुल्लर, ११. अड्याळ (पुनर्वसित), १२. नागतरोली (पुनर्वसित), १३. मोखेबर्डी, १४. गाडेघाट-घाटउमरी (पुनर्वसित), १५. नेरी-सावरगाव (पुनर्वसित),	१. नक्षी, २. मांगली, ३. परसोडी, ४. भुमकोलारगाटा, ५. झिलबोडी, ६. बोरगाव शा., ७. मेढा, ८. बोर्डखुर्द, ९. चिखली, १०. रोहणा, ११. सोनेगाव (रि), १२. वडघ, १३. खैरी रिटी, १४. भागेबोरी, १५. कन्हाळगाव (रि), १६. जवराबोडी, १७. किन्हाळा, १८. पांजरेपार (पुनर्वसित), १९. गोहल्ली (पुनर्वसित), २०. नांदीखेडा (पुनर्वसित), २१. तास, २२. मोखाडा, २३. पावरगोंदी, २४. पुल्लर, २५. सोमनाळा, २६. कोलारी, २७. डोंगरगाव, २८. भोवरी, २९. म्हशाडोंगरी (रि), ३०. पिंपळगाव (रि), ३१. किटाळी (रि), ३२. हत्तीमुंडा (रि), ३३. अड्याळ (पुनर्वसित), ३४. नागतरोली (पुनर्वसित), ३५. जांभुर्डा, ३६. मोखेबर्डी, ३७. किन्हीकला, ३८. किन्हीखुर्द, ३९. किटाळी, ४०. गाडेघाट घाटउमरी (पुनर्वसित) ४१. नेरी (पुनर्वसित), ४२. सावरगाव (पुनर्वसित)	सर्वसाधारण (स्त्री)
भिवापूर	११४-कारगाव	१. कारगाव, २. सालेभट्टी-सालेशहरी (पुनर्वसित), ३. मांगरूड, ४. शिवापूर, ५. पेंढराबोडी ६. सरांडी ७. मांडवा सो., ८. मानोरा, ९. नवेगाव दे., १०. थुटानबोरी (पुनर्वसित), ११. पहामी, १२. सेलोटी, १३. वासी, १४. विरखंडी, १५. गोंडबोरी, १६. मरुपार (पुनर्वसित),	१. कारगांव, २. सालेभट्टी-सालेशहरी (पुनर्वसित), ३. मांगरूड, ४. शिवापूर, ५. कलांद्री (रि), ६. पेंढराबोडी, ७. सरांडी, ८. मांडवा सो., ९. सोमनाळा, १०. चिखली (रि), ११. मानोरा, १२. वेळवा (रि), १३. खैरगाव, १४. अकलाबोडी (रि), १५. नवेगाव दे., १६. रानमांगली, १७. थुटानबोरी (पुनर्वसित), १८. तुकूमबोरी (रि), १९. पहामी, २०. गरडापार, २१. सेलोटी, २२. तातोली, २३. वासी, २४. पिपर्डा, २५. विरखंडी, २६. धापर्ला, २७. पेंढरी, २८. गोंडबोरी, २९. मरुपार (पुनर्वसित),	अनुसूचित जाती

अनुसूची—चालू

(१)	(२)	(३अ)	(३ब)	(४)
भिवापूर	११५-मालेवाडा	१. पिरावा, २. इंदापूर, ३. शिवणफळ, ४. मांडवा लं., ५. कवडसी ब., ६. मालेवाडा, ७. बोटेझरी, ८. चिचाळा, ९. उखळी, १०. सालेभट्टी चोर, ११. टाका, १२. धापर्ला डोये, १३. धामनगाव विम, १४. जवळी, १५. पांढरवाणी, १६. वाकेश्वर.	१. पिरावा, २. खंडाळझरी, ३. सुकळी (रि), ४. इंदापूर, ५. केसलापार, ६. शिवणफळ, ७. नाड, ८. मांडवा लं., ९. चारगाव मु., १०. धनजीपेठ, ११. कवडसी (ब), १२. चारगाव गो., १३. मालेवाडा, १४. कोंडापूर (रि), १५. बोटेझरी, १६. येडसंभा (रि), १७. चिचाळा, १८. उखळी, १९. सुकळी, २०. सालेभट्टी चोर, २१. चोरविहीरा, २२. भोवरी (रि), २३. टाका, २४. धापर्ला डोये, २५. मल्हारपूर, २६. धामनगाव विम, २७. हत्तीबोडी, २८. सायगाव रि), २९. जवळी, ३०. सोनेपाडा (रि), ३१. महादापूर (रि), ३२. पांढरवाणी, ३३. वाकेश्वर, ३४. बोपेश्वर (रि), ३५. बोर्डकला.	अनुसूचित जमाती
भिवापूर	११६-नांद	१. नांद, २. भिवी, ३. झमकोली, ४. आलेसूर, ५. धामनगाव (ग), ६. भगवानपूर ७. बेसूर, ८. महालगाव, ९. सालेभट्टी दंदे.	१. नांद, २. मानकापूर (रि), ३. पांजरेपार, ४. भिवी, ५. उरकुडापार, ६. धर्मापार (रि), ७. झमकोली, ८. बेल्लरपार, ९. खरकाडा (रि), १०. आलेसूर, ११. वणी, १२. खापरी, १३. साक्रा (रि), १४. जामगाव (रि), १५. खोलदोडा, १६. धामनगाव (ग), १७. लोणारा, १८. भगवानपूर, १९. खरकाडा, २०. पोळगाव, २१. सायगाव, २२. तिडकेपार, २३. खुर्सापार (रि), २४. बेसूर, २५. महालगाव, २६. चिखलापार, २७. सालेभट्टी दंदे, २८. खातखेडा.	नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (स्त्री)

नागपूर :

दिनांक ११ एप्रिल २०१८.

सचिन कुर्वे,

जिल्हाधिकारी, नागपूर.